



शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैंड एंड एसेट्स लिमिटेड

(भारत सरकार का उद्यम)

पंजीकृत कार्यालय : शिपिंग हाउस, 245, मैडम कामा रोड, मुंबई - 400 021.

दूरभाष : 91-22-2202 6666 • फैक्स : 91-22-2202 6905 • ईमेल : cmdoffice@scilal.com

Web. : www.scilal.com • CIN : U70109MH2021GOI371256

Shipping Corporation of India Land and Assets Limited

(A Government of India Enterprise)

Registered Office: Shipping House, 245, Madame Cama Road, Mumbai- 400021

Tel. : 91-22-2202 6666 • Fax : 91-22-2202 6905 • Email : cmdoffice@scilal.com

Web. : www.scilal.com • CIN : U70109MH2021GOI371256

Date: 14.03.2024

To,

Listing Compliance Department Bombay Stock Exchange Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001.	The Manager - Listing Compliance National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza' C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051
BSE Scrip Code – NA	NSE Trading Symbol – NA

Sub: Publication of Newspaper Advertisement pursuant to SEBI circular no. SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/93 dated June 20, 2023.

Dear Sir/ Madam,

Please find enclosed the copies of Newspaper Advertisement published in Financial Express in English language (page 10 to 15), Jansatta in Hindi language (page 12 to 17) and Loksatta in Marathi language (page 10 to 15), dated 14.03.2024, in adherence to the regulations stipulated by the Securities and Exchange Board of India (SEBI), as per the aforementioned circular.

Submitted for your information and records please.

Thanking You



Yours faithfully,
For Shipping Corporation of India Land and Assets Limited

Shri Mohammad Firoz
Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

ESSENTIALS DOWN

Coffee, chocolate & cookies hit the sweet spot in FMCG market



SAMSUNG GROWTH SEEN FLAT

iPhone exports from India to nearly double to ₹80,000 cr in FY24



TO ADDRESS BIAS, PRIVACY

Europe reaches deal on landmark rules for artificial intelligence



MUMBAI, THURSDAY, MARCH 14, 2024

FOLLOW US ON TWITTER & FACEBOOK. APP AVAILABLE ON APP STORE & PLAYSTORE WWW.FINANCIALEXPRESS.COM

FINANCIAL EXPRESS

VOL LXIV NO. 63, 24 PAGES, ₹12.00 PUBLISHED FROM: AHMEDABAD, BENGALURU, CHANDIGARH, CHENNAI, HYDERABAD, KOCHI, KOLKATA, LUCKNOW, MUMBAI, NEW DELHI, PUNE

READ TO LEAD

SENSEX: 72,761.89 ▼ 906.07 NIFTY: 21,997.70 ▼ 338.00 NIKKEI 225: 38,695.97 ▼ 101.54 HANG SENG: 17,082.11 ▼ 11.39 ₹/\$: 82.86 ▼ 0.09 ₹/€: 90.51 ▼ 0.03 BRENT: \$83.64 ▲ \$1.72 GOLD: ₹65,182 ▼ ₹349

IN THE NEWS

PIYUSH GOYAL IN BJP'S SECOND LIST FOR LS POLLS

COMMERCE MINISTER PIYUSH Goyal is all set to take the plunge in electoral politics as the BJP's candidate from Mumbai North in the Lok Sabha polls.

BULK OF POLL BONDS BOUGHT REDEEMED: SBI

THE STATE BANK OF India, in its affidavit in the Supreme Court on Wednesday, said of a total of 22,217 electoral bonds purchased by political parties between April 1, 2019, and February 15 this year, 22,030 were redeemed.

HINDENBURG ATTACK TO DEFAME INDIA, SAYS ADANI

THE OBJECTIVE OF US-based short-seller Hindenburg Research's attack on Adani Group was not just to destabilise the group but also to politically defame India's governance practices, Adani Group chairman Gautam Adani has said.

CABINET NOD TO TWO DELHI METRO CORRIDORS

THE UNION CABINET on Wednesday approved two new corridors of Delhi Metro's Phase-IV project — Lajpat Nagar to Saket G-Block and Inderlok to Indraprastha — in a move that will improve connectivity.

MARKETS NOT IN SERIOUS BUBBLE TERRITORY: KOTAK

THERE ARE ENOUGH checks and balances in the system "to compare ourselves in serious bubble territory", Kotak Mahindra Bank founder and non-executive director Uday Kotak said at a Sebi event on Wednesday.

FE SPECIALS

'Analytics & business processes must go hand-in-hand'
Oracle's Rajan Krishnan on emerging trends in enterprise software

Why taps are running dry in Bengaluru
Can the city find a lasting solution to its water woes?

EXPLAINER, P9

ANTI-COMPETITIVE PRACTICES

No global & local divide on digital Bill

Zomato, Swiggy and Oyo oppose ex ante framework

JATIN GROVER & RISHI RAJ
New Delhi, March 13



IT'S NOT ONLY global tech firms like Google, Meta, Amazon and Apple who are against the proposed ex ante digital competition law. Domestic platforms with leadership positions in their respective segments have also voiced their opposition to the draft legislation.

In the case of big domestic platforms, local rivals who are opposed to their practices have fully supported the ex ante provisions, the draft of which was released by the ministry of corporate affairs on Tuesday. Food aggregator platforms like Zomato, and Swiggy, and travel-tech platform Oyo have expressed their reservations on having ex ante provisions.

The Internet and Mobile Association of India (IAMAI) — which has sided with domestic startups in their recent spat with Google on in-app purchases — has also opposed such regulations. IAMAI has members from domestic and global players, but the current management committee is dominated by members of domestic firms.

In contrast, there are associations led by domestic firms which are opposed to the stand taken by

- Draft digital competition Bill seen to take on Big Tech firms
- But even domestic platforms that are market leaders have opposed it
- Local rivals such as restaurant bodies have fully supported ex ante provisions of draft
- IAMAI, dominated by members of domestic firms, is also against such regulation

domestic platforms in the matter. For instance, while Zomato and Swiggy are opposed to ex ante regulations, Federation of Hotel & Restaurant Associations of India and National Restaurant Association of India are in favour of such a regulation. The reason being that they view the practices of platforms like Zomato and Swiggy as predatory and have been locked in a tiff with the two players.

Continued on Page 16

Markets wilt under regulatory heat


Mid & small-caps bleed again, ₹20 trn eroded in 3 sessions

JOYDEEP GHOSH
Mumbai, March 13

THE MID AND SMALL-CAP indices took a significant knock on Wednesday, as regulatory concerns around their valuations gained ground amid investors. In addition, there was talk that some fund houses could be pruning their holdings to have enough cash in hands to meet any redemption pressure.

The S&P mid-cap index fell 4.20% while the S&P small-cap index fell 5.11% — the biggest single-day fall in percentage terms in two years. Since the regulatory

WEDNESDAY WIPEOUT



Investor wealth sees ₹13.5 trillion erosion — biggest single-day drop since March 23, 2020 — to ₹372 trillion. In past 3 days, it slumped by ₹20.6 trillion

noise about the 'froth' in these segments started gathering steam in the last week of February, the mid-cap index has lost over 5% while the small-cap index has lost almost 12%. On February 27, the Association of mutual funds in India (Amfi) wrote to fund houses to have a policy that would take proactive measures not just limited to moderating inflows and portfolio rebalancing. On Wednesday, benchmark indices Sensex and Nifty also fell 1.2% and 1.5%, respectively. Foreign institutional investors sold shares ₹ 4,595 crore, whereas domestic institutional investors bought shares worth ₹9,093 crore.

Continued on Page 16



IT minister Ashwini Vaishnav, Tata Sons chairman N Chandrasekaran and Gujarat CM Bhupendra Patel at the groundbreaking ceremony of three semiconductor plants — two in Gujarat and one in Assam — at Dholera in Gujarat, on Wednesday. Vaishnav said the first chip from Dholera will roll out in 2026.

Tata Motors inks MoU for ₹9K-cr plant in Tamil Nadu

SWARAJ BAGGONKAR
Mumbai, March 13

TATA MOTORS, INDIA'S biggest automaker, signed a memorandum of understanding (MoU) with the Tamil Nadu government on Wednesday to explore setting up of a vehicle manufacturing facility in the state.

The company plans to invest around ₹9,000 crore over five years in the state, potentially creating up to 5,000 direct and indirect jobs, Tata Motors said in a statement. This will be its biggest investment for vehicle capacity creation in India till date.

Tamil Nadu chief minister MK Stalin and the senior management of Tata Motors, including PB Balaji, group chief financial officer, were present for the event in Chennai.

The company plans to invest around ₹9,000 crore over five years in the state, potentially creating up to 5,000 direct and indirect jobs

The proposed plant will be the Mumbai-based company's first in Tamil Nadu and the second in south India after the one in Dharwad in Karnataka. The company also has plants in Gujarat, Maharashtra, Uttar Pradesh, Jharkhand and Uttarakhand.

Tata Motors did not specify the type of vehicles it plans to manufacture at the plant. The company has a presence in passenger vehicles (PV), which includes electric vehicles (EV), and commercial vehicles

(CV). The agreement comes less than 10 days after the automaker announced plans to demerge its CV and PV businesses into two listed companies.

The Tamil Nadu government had in 2021 tried to convince Tata Motors to takeover Ford's car manufacturing factory at Maraimalai Nagar. Girish Wagh, executive director, Tata Motors, and Tata Group chairman N Chandrasekaran had held meetings with Stalin.

In early 2023, Tata Motors completed the acquisition of Ford's plant in Sanand, Gujarat for ₹725 crore. The plant rolled out the first car, Nexon EV, this January. In the EV segment, the company is the market leader.

Continued on Page 16

Zepto levies ₹2 platform fee, a first for q-commerce

ANEES HUSSAIN
Bengaluru, March 13

ZEPTO HAS BECOME the first quick-commerce company to introduce a platform fee of ₹2 per order for select users. So far, platform fees have been more common in e-commerce and food delivery.

For instance, Zomato-owned Blinkit and Swiggy Instamart, which directly compete with Zepto, don't levy such a fee on grocery orders. They do, however, levy it on food delivery.

Apart from the platform fee, Zepto has also introduced a late night handling fee of ₹15 on orders placed after 11 pm in certain cases. Besides, it has done away with free deliveries for select users.

"We don't believe in being over dependent on delivery fees to be profitable. We believe in core operating efficiency and cost reduction to be profitable. We are on track to achieve the Ebitda-positive milestone even with much lower delivery fees — Zepto Pass is the quintessential example of this," a company spokesperson said.

Analysts at BofA said in a recent report that Blinkit and Instamart can likely fall back on their food delivery customer base and cross-sell quick-commerce. "While Blinkit has the largest market share currently, our checks indicate that Zepto is getting aggressive to gain share. Also Zepto has the lowest delivery rates in most places," they said.

Zepto is the third-largest quick-commerce player with a market share of about 20%, behind Blinkit (40%) and Swiggy Instamart (37-39%), analysts at Bernstein said in January.

The additional costs came weeks after the company launched its loyalty programme Zepto Pass, through which it promises free deliveries and better discounts. The company claims subscribers have increased monthly spends on the app by more than 30% during Zepto Pass pilot phase.

Continued on Page 16

FOCUS ON LEGACY, DISTINCT IDENTITY IN SALES PITCH

As brand Byju's takes a hit, Aakash tries to distance itself

ANEES HUSSAIN
Bengaluru, March 13

WITH BYJU'S MIRED in financial and legal troubles, its primary subsidiary, Aakash Educational Services, is trying to distance itself from its parent in its brand promotion and sales pitch.

Employees of Aakash are being asked to highlight its distinct brand identity. The company, in some recent social media posts, has also subtly reduced the emphasis on the 'Aakash+Byju's' brand.

A section of Aakash's sales employees told FE that over the past couple of months, they have been asked by senior managers to dis-

CHANGING COURSE

■ Reduced emphasis on Aakash+Byju's brand on social media

■ Aakash staff being asked to highlight 30-year legacy when parents bring up Byju's troubles

stance themselves from the 'Aakash+Byju's' brand identity and instead focus on the 30-year legacy of the test preparation institute.

"Over the past few months we have been receiving a lot of push-back from parents who talk about the negative perception around Byju's in the media, including allegations of mis-selling products and loans, and corporate governance issues," said one employee.



"When I approached my senior on how to tackle this, I was asked to focus on the 30-year legacy that Aakash has. I was told to emphasise on how Aakash's management, coaching, and teaching are all different; we have nothing overlapping with Byju's apart from being part of the same group," they added.

On Aakash's Instagram account, the 'Aakash+Byju's' logo has been featured with less prominence in recent posts. For instance, a post on March 9, announcing Indian National Olympiad 2023-24 results, dropped the Byju's logo altogether. Another post, on the JEE (Main) in February, features a large

HC extends interim stay on Byju's EGM till March 28 PAGE 4

Aakash logo on top, and a much smaller Aakash+Byju's logo at the bottom. This is different from the posts even as far as a year ago, where the 'Aakash+Byju's' logo was placed more prominently.

Byju's and Aakash declined to comment on the matter.

Aakash has in recent months seen Manipal group chairman Ranjan Pai become its largest shareholder.

Continued on Page 16



PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE SHAREHOLDERS OF SHIPPING CORPORATION OF INDIA LAND AND ASSETS LIMITED

CIN: U70109MH2021GOI371256

Registered Office: Shipping House, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021

Corporate Office (Address for Communication): Shipping House, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021, Tel: 022 - 2277 2220; Website: www.scilal.com

STATUTORY ADVERTISEMENT IN COMPLIANCE OF PART II (A) (5) OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI") MASTER CIRCULAR NO. SEBI/HO/CFD/POD-2/PICIR/2023/93 DATED JUNE 20, 2023 READ WITH RULE 19 (7) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957 ("SCRR") PURSUANT TO GRANT OF RELAXATION BY SEBI FROM THE APPLICABILITY OF RULE 19(2)(b) OF SCRR.

ABOUT THE COMPANY AND SCHEME OF ARRANGEMENT
Shipping Corporation of India Land and Assets Limited (SCILAL), a Government Company, within the meaning of section 2(45) of the Companies Act, 2013, a Schedule 'C' Public Sector Enterprise of Government of India having its registered office at 'Shipping House', 245, Madame Cama Road, Mumbai-400021 India, was incorporated pursuant to a certificate of incorporation dated November 10, 2021 issued by the Registrar of Companies, Mumbai at Maharashtra. The Corporate Identification Number of our Company is U70109MH2021GOI371256.

The Ministry of Corporate Affairs vide its order dated February 22, 2023 (formal order received on February 23, 2023) has sanctioned the Scheme of Arrangement for Demerger of Non-Core Assets (Demerged Undertaking) of Shipping Corporation of India Limited (Demerged Company) into Shipping Corporation of India Land and Assets Limited (Resulting Company) and with their respective shareholders and creditors ("Scheme"). In accordance with the said Scheme, the equity shares of our Company issued subject to applicable regulations shall be listed and admitted to trading on the BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"). Pursuant to the Scheme, the Non-Core Assets of the Demerged Company is transferred to and vested with the Resulting Company with effect from the Appointed Date (i.e. from opening business hours on April 01, 2023), in accordance with relevant provisions of the Companies Act 2013. The Effective Date of the Scheme is March 14, 2023.

A. NAME AND ADDRESS OF THE REGISTERED AND CORPORATE OFFICE OF THE COMPANY

Name: Shipping Corporation of India Land and Assets Limited
Registered Office: Shipping House, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021
Corporate Office: Shipping House, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021

B. DETAILS OF CHANGE OF NAME AND/OR OBJECT CLAUSE:

- (i) **Name Change:** Incorporated as Shipping Corporation of India Land and Assets Limited, pursuant to a certificate of incorporation dated November 10, 2021. Since then, the Company has not changed its name.
- (ii) **Object Change:** The Company has not changed its objects since its incorporation. It was incorporated with the following objects:

Main objects as set out in the Memorandum of Association of our Company

- i. To sell, dispose, acquire, manage, improve, develop, hold by purchase, lease, exchange or otherwise and to sell, alienate, dispose of lands, estates, buildings, easements, hereditaments, flats, houses, halls, godowns, tenements, factories, dwelling houses or any other moveable or immovable properties of any tenure or description and any estate or interest therein or rights connected therewith.
- ii. To purchase, charter hire or otherwise acquire, sell exchange, let or charter either in India or in any other country or otherwise deal with steam and other ships or vessels, of any description with all equipment and furniture, and to establish maintain and operate transport services by water and land within India as well as between India and other countries of the world for the conveyance of passengers, mails and freight and for any other purpose including the conveyance of troops, carriage of munitions of war, live-stock, corn and other produce, all merchandise and food articles of whatsoever nature or kind between such Ports and places in any part of the world as may seem expedient, also to acquire or obtain any postal and/or other subsidy etc., and generally to establish, maintain and operate lines, or regular services of steamships or other vessels propelled by power or otherwise, on such trades routes and services as may be allotted to the Company by the Government of India.
- iii. To purchase, take in exchange or otherwise acquire any share or interest in ships, vessels or craft of any description and also shares, stocks and securities of any companies possessed or interested in any ships or vessels or craft.
- iv. To construct, purchase, own, maintain repair, refit, replace, restore, sell or dispose of engines, boilers, machinery, component parts, accessories and fittings, required for ships or vessels of any description or kind.
- v. To buy, sell prepare for market, and deal in rice, cotton, jute, coal timber, oils, lubricants, petrol, fuels of all descriptions, live stocks, meat and other merchandise, commodities and produce either for freighting ships and vessels of the Company or any other purpose.
- vi. To carry on the business of merchants, carriers by land and water, ship-owners, ship agents, dock owners, warehousemen, wharfingers, barge owners, lightermen, forwarding agents, stevedores, bunkerers and ice merchants and refrigerating storekeepers, and of hotel owners and bus owners in furtherance of or in connection with their business of carriers by land and sea and provide facilities for the carrying on of any of the above business.
- vii. To carry on the business of shipbuilders and repairers and refiners and vendors of ships and vessels and/or repairers of engines, boilers, machinery and any other parts required for ships and vessels and to instruct and maintain for the use of the Company or for letting out on hire or for doing repair or other work for others gravating and other docks and other conveyances for the building, repairing or docking of ships and other vessels and to aid in or contribute to the construction of any such works.

C. CAPITAL STRUCTURE:

Share Capital of the Company Pre-Scheme		Share Capital of the Company Post Scheme (i.e. as on April 6, 2023, the Allotment Date)	
Particulars	Aggregate Value at Face Value (In Rs.)	Particulars	Aggregate Value at Face Value (In Rs.)
Authorized Share Capital		Authorized Share Capital	
50,000 Equity Shares of Rs. 10/- each	5,00,000	46,57,99,010 Equity Shares of Rs. 10/- each	4,65,79,90,100
Total	5,00,000	Total	4,65,79,90,100
Issued, Subscribed and Paid Up Share Capital		Issued, Subscribed and Paid Up Share Capital	
10,000 Equity Shares of Rs. 10/- each	1,00,000	46,57,99,010 Equity Shares of Rs. 10/- each	4,65,79,90,100
Total	1,00,000	Total	4,65,79,90,100

D. SHAREHOLDING PATTERN PRE AND POST SCHEME OF ARRANGEMENT AS ON DATE OF ALLOTMENT

S. No.	Particular	Pre-Arrangement shareholding		Post-arrangement shareholding – as on date of allotment of shares	
		No. of shares	% of shares	No. of shares	% of shares
(A)	Shareholding of Promoter and Promoter Group				
1	Indian				
(a)	Individuals/Hindu Undivided Family	0	0	0	0
(b)	Central Government/ State Government(s)	0	0	29,69,42,977	63.75
(c)	Bodies Corporate	10,000	100	0	0
(d)	Financial Institutions/ Banks	0	0	0	0
(e)	Any Others(Specify)	0	0	0	0
	Sub Total(A)(1)	10,000	100	29,69,42,977	63.75
2	Foreign				
(a)	Individuals (Non-Residents Individuals/ Foreign Individuals)	0	0	0	0
(b)	Bodies Corporate	0	0	0	0
(c)	Institutions	0	0	0	0
(d)	Any Others(Specify)	0	0	0	0
	Sub Total(A)(2)	0	0	0	0
	Total Shareholding of Promoter and Promoter Group (A) = (A)(1)+(A)(2)	10,000	100	29,69,42,977	63.75
(B)	Public shareholding				
1	Institutions				
(a)	Mutual Funds/ UTI	0	0	10,500	0.00
(b)	Financial Institutions / Banks	0	0	23,06,823	0.50
(c)	Central Government/ State Government(s)	0	0	0	0
(d)	Venture Capital Funds	0	0	0	0
(e)	Insurance Companies	0	0	3,03,12,971	6.51
(f)	Foreign Institutional Investors (Foreign Portfolio Investor)	0	0	1,50,61,887	3.23
(g)	Foreign Venture Capital Investors	0	0	0	0
(h)	Any Other (specify)	0	0	0	0
	Sub-Total (B)(1)	0	0	4,76,94,381	10.24
2	Non-institutions				
(a)	Bodies Corporate (Including Foreign Bodies Corporates)	0	0	1,61,82,009	3.47
(b)	Individuals				
i	Individual shareholders holding nominal share capital up to Rs. 1 lakh	0	0	4,87,75,739	10.47
ii	Individual shareholders holding nominal share capital in excess of Rs. 1 lakh	0	0	4,08,53,186	8.77
(c)	Any Other (specify)				
	Key Managerial Personnel	0	0	265	0.00
	Directors and their relatives (Non-Promoter)	0	0	300	0.00
	Investor Education and Protection Fund (IEPF)	0	0	215,599	0.05
	Non Resident Indians (NRIs)	0	0	59,55,078	1.28
	Trusts	0	0	4,95,717	0.11
	HUF	0	0	54,74,233	1.18
	Clearing Members	0	0	32,09,526	0.69
	Sub-Total (B)(2)	0	0	12,11,61,652	26.01
	Total Public Shareholding (B) = (B)(1)+(B)(2)	0	0	16,88,56,033	36.25
	TOTAL (A)+(B)	10,000	100	46,57,99,010	100
(C)	Shares held by Custodians and against which Depository Receipts have been issued	0	0	0	0
	GRAND TOTAL (A)+(B)+(C)	10,000	100	46,57,99,010	100

E. (1) NAMES OF TEN LARGEST SHAREHOLDERS OF THE COMPANY AS ON DATE OF ALLOTMENT:

Top Ten Shareholders of the Company post Scheme

Sl. No.	Names	No. of Fully paid Equity Shares of Rs. 10/- each	Percentage to the Paid-Up Capital
1.	President of India	296942977	63.75
2.	Life Insurance Corporation of India	24689964	5.30
3.	The New India Assurance Company Limited	3964132	0.85
4.	Asg Trading Pvt Ltd.	2129048	0.46
5.	Central Bank Of India	1726153	0.37
6.	Pace Stock Broking Services Pvt Ltd	1607874	0.35
7.	Suashish Diamonds Ltd	1414603	0.30
8.	Vijay Kumar Aggarwal	1399450	0.30
9.	State Street Emerging Markets Small Cap Active Non-Lending Qib Common Trust Fund	1355052	0.29
10.	Emerging Markets Core Equity Portfolio (The Portfolio) Of Dfa Investment Dimensions Group Inc. (Dfaidg)	1289688	0.28

F. DETAILS OF PROMOTERS OF THE COMPANY

The Promoter of the Company is the President of India.

G. DETAILS OF BOARD OF DIRECTORS AS ON THE DATE

Sl. No.	Name, DIN, Designation, Occupation and original date of Appointment	Directorship in other Companies (Current)	Directorship in other Companies (Past)
1.	Capt. Binesh Kumar Tyagi DIN: 08966904 Designation: Chairman and Managing Director Occupation: Professional Original Date of Appointment: 03.09.2022	1. The Shipping Corporation of India Limited 2. Inland & Coastal Shipping Limited 3. India LNG Transport Company No. 1 Limited 4. India LNG Transport Company No. 2 Limited 5. India LNG Transport Company No. 3 Limited 6. India LNG Transport Company No. 4 Private Limited 7. Indian Register of Shipping 8. Indian National Shipowners Association 9. North Standard Limited	
2.	Rajesh Kumar Sinha DIN: 05351383 Designation: Government Nominee Director Occupation: Professional Original Date of Appointment: 21.11.2022	1. Cochin Shipyard Limited 2. The Shipping Corporation of India Limited 3. Kerala State Coir Machinery Manufacturing Company Limited	1. The Kerala State Coir Corporation Limited 2. Taj Kerala Hotels And Resorts Ltd 3. Kerala State Coastal Area Development Corporation Limited 4. Oberoi Kerala Hotels And Resorts Ltd 5. Malabar Distilleries Limited 6. Kerala Tourism Infrastructure Limited 7. The Kerala Minerals And Metals Limited 8. Travancore Titanium Products Ltd 9. Kannur International Airport Limited 10. Travancore Sugars And Chemicals Ltd 11. Coal India Ltd 12. Clean Kerala Company Ltd 13. Kerala State Civil Supplies Corporation Ltd 14. Kerala State Beverages (Manufacturing and Marketing) Corporation Ltd 15. Indian Institute Of Information Technology And Management Kerala 16. Northern Coalfields Ltd 17. Kerala Development Corporation Ltd 18. Kerala Academic for Skills Excellence 19. Kerala Forest Development Corporation Ltd 20. Bhavanam Foundation Kerala 21. South Eastern Coalfields Ltd 22. Kerala Cashew Board Ltd 23. Mahanadi Coalfields Ltd 24. Kerala State Electricity Board Ltd
3.	Manjitsingh Darshansingh Saini DIN: 10111633 Designation: Whole-time director Occupation: Professional Original Date of Appointment: 25.01.2024	1. The Shipping Corporation of India Limited	
4.	Atul Ubale DIN: 08630613 Designation: Whole-time director Occupation: Professional Original Date of Appointment: 07.03.2024	1. The Shipping Corporation of India Limited 2. India LNG Transport Company No. 1 Limited 3. India LNG Transport Company No. 2 Limited 4. India LNG Transport Company No. 3 Limited 5. India LNG Transport Company No. 4 Private Limited	

H. BUSINESS MODEL / BUSINESS OVERVIEW AND STRATEGY

Business Overview
Shipping Corporation of India Land and Assets Limited is incorporated for the purpose of holding and disposing of the Non-Core Assets of Shipping Corporation of India Limited, by the way of transfer of the Non-Core Assets from Shipping Corporation of India Limited to the Company being distinct from the disinvestment transaction initiated by the Government of India. Also, Maritime Training Institute (MTI), one of the Non-Core Assets, was an integral part of The Shipping Corporation of India Ltd. (SCI) which was set up in 1988 by SCI to meet the training and re-training requirements of its shore and fleet personnel which were further extended to external participants in line with the vision of SCI and Government of India to become an advanced seafaring nation. MTI has developed many courses that have contributed to the Indian maritime industry. All the operations and trainings will be continued by SCILAL.

Business Strategy

- To maximize the revenue generation through sale of Real Estate;
- To generate revenue from (unsold real estate) by offering them on lease / rent to public/private commercial entities;
- To enter into business avenues that provide scope for revenue generation;

I. RATIONALE FOR SCHEME OF ARRANGEMENT
The benefits of demerger of the Non-Core Assets of the Demerged Company into the Resulting Company are:
1. The Government of India is in the process of strategic disinvestment of its equity stake in SCI together with transfer of management control. To facilitate disinvestment process of the Company in an effective, efficient and rapid manner and also to unlock the value of the business and the assets, it is found appropriate that the Non-core Assets of the Company, the value of which is not getting reflected in the value of business of SCI, should be separated from SCI and should be kept in an independent entity and a separate strategy should be formed for unlocking the value of such Non-core Assets. Considering this, and in line with the guidance of DIPAM and other Competent Authority, the demerger of Non-Core Assets of SCI into SCILAL pursuant to this Scheme, *inter alia*, would lead to following benefits:

- Creation of a separate and distinct entity for the Non-Core Assets would lead to greater operational and administrative efficiency for the Demerged Company and would also allow the Resulting Company to manage the Non-core assets more efficiently;
- Enabling the business and the activities to be pursued and carried on with greater focus and attention through two separate parallel companies with separate administrative set up of each of them in place. Defined objects of each of the Companies i.e SCI and SCILAL will have required focus in terms of Core Business and Non-Core business and this will ensure adoption of strategies necessary for the growth of the respective companies. The structure provides independence to the management in decisions regarding the use of their respective cash flows for dividends, capital expenditure or other reinvestment in their respective businesses in lines with the directions of the Competent Authority; and
- Unlocking of value for SCI by transfer of Non-Core Assets, which would enable optimal exploitation, monetization and development of both the Companies i.e SCI and the Resulting Company, attracting focused investors and strategic partners having the necessary ability, experience and interests in this sector and by allowing pursuit of inorganic and organic growth opportunities in such businesses.

- With a view towards focused management and in the overall interest of all stakeholders, shareholders and creditors, it is proposed that the management and control of the businesses would be realigned and restructured in a manner that the Non-Core Assets of SCI be demerged and hived-off to the Resulting Company (i.e. SCILAL), which would also be listed on the Stock Exchanges.
- The implementation of the Scheme is thus aimed at maximizing value for the shareholders of SCI. Accordingly, every eligible shareholder holding shares in Demerged Company has become a shareholder of the Company by virtue of the demerger of the Demerged Undertaking pursuant to the Scheme i.e. the Company's shareholding would be a mirror image of the shareholding of Demerged Company. Simultaneous upon Scheme becoming effective, the then existing issued and paid up Equity Share capital of the Company, comprising 10,000 equity shares of Rs. 10/- each, aggregating to Rs.1,00,000/-, which were held by Demerged Company in the Company were cancelled as an integral part of the Scheme.

The Appointed Date of the Scheme is opening hours of business as on April 01, 2021.

The Scheme has become effective on and from March 14, 2023.

The above is a summary of the Scheme. For details relating to the Scheme please refer to the Scheme as approved by the MCA, vide its order dated February 22, 2023 also available on the websites of BSE and NSE.

J. Restated Audited Financials for the previous three financial years prior to the date of listing
Audited Financials as at March 31, 2022 and as at March 31, 2023

Particulars	Standalone Balance Sheet (All amounts in INR lakhs, unless otherwise stated)	
	As at 31 March 2022#	As at 31 March 2023
ASSETS		
Non-current assets		
Property, plant and equipment	2,38,998	2,38,936
Investment Property	239	231
Capital work-in-progress	-	100
Right-of-use asset	8	8
Intangible Assets	-	-
Financial assets	-	-
i. Investments	-	-
ii. Loans	-	-
iii. Other financial assets	-	38
Deferred tax assets (net)	-	-
Income Tax assets (net)	8	280
Other non-current assets	-	-
Total non-current assets	2,39,253	2,39,593
Current assets		
Inventories	-	-
Financial assets	-	-
i. Investments	-	-
ii. Trade receivables	-	-
iii. Cash and cash equivalents	1	1,001
iv. Bank balances other than (iii) above	60,925	31,217
v. Loans	-	-
vi. Other financial assets	39,478	70,707
Other current assets	-	122
Total current assets	1,00,404	1,03,047
Assets classified as held for sale	7	7
Total assets	1,00,411	1,03,054
Total assets	3,39,664	3,42,647
EQUITY AND LIABILITIES		
Equity		
Equity share capital	46,580	46,580
Equity share capital (Pending for allotment)*	-	-

Other Equity	2,67,496	2,71,054
Total equity	3,14,076	3,17,634
LIABILITIES		
Non-current liabilities		
Financial liabilities		
i. Borrowings	-	-
ii. Lease Liabilities	9	9
iii. Other financial liabilities	-	-
Provisions	-	-
Deferred tax liabilities (net)	2,904	632
Other non-current liabilities	-	-
Total Non-Current liabilities	2,913	641
Current Liabilities		
Financial liabilities		
i. Borrowings	-	-
ii. Lease Liabilities	-	-
iii. Trade Payables	-	-
(a) total outstanding dues of micro enterprises and small enterprises;	-	-
(b) total outstanding dues of creditors other than micro enterprises and small enterprises	204	1
iv. Other financial liabilities	-	-
Other current liabilities	-	-
Provisions	-	-
Total current liabilities	204	1
Liabilities directly associated with assets classified as held for sale	22,471	24,371
Total liabilities	25,588	25,013
Total equity and liabilities	3,39,664	3,42,647

* The equity shares has been allotted on 06.04.2023 # Restated pursuant to Demerger

Standalone Statement of Profit and Loss (All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Year Ended 31 March 2022#	Year Ended 31 March 2023
I	Revenue From operations	652	1235
II	Other Income	582	5080
III	Total Income (I+II)	1234	6315
IV	Expenses		
	Cost of services rendered	791	1978
	Employee benefits expense	-	-
	Finance costs	1	1
	Depreciation and amortisation expense	73	76
	Other expenses	692	2502
	Total expenses (IV)	1,557	4,557
V	Profit/(Loss) before exceptional items and tax (III-IV)	(323)	1,758
VI	Exceptional items	-	-
VII	Profit/(Loss) before tax (V-VI)	(323)	1,758
VIII	Tax expense	-	473
	Current tax	-	473
	Deferred tax	(2,598)	(2,273)
	Total tax expense (VIII)	(2,598)	(1,800)
IX	Profit/(Loss) for the period (VII-VIII)	2,275	3,558
X	Other comprehensive income		
	Items that will not be reclassified to profit or loss:		
	Remeasurements gain/(loss) of defined benefit plans	-	-
	Other comprehensive income for the period, net of tax (X)	-	-
XI	Total comprehensive income for the period (IX+X)	2,275	3,558
XII	Earnings per equity share*	</	

Continued from previous page

Companies Act, 2013 ("the Act") with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance, and cash flows of the Company in accordance with the accounting principles generally accepted in India, including the accounting Standards specified under section 133 of the Act read with Rule 7 of the Companies (Accounts) Rules, 2014 and the Companies (Accounting Standards) Amendments Rules, 2016. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Company and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the Company's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Company or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Those Board of Directors are also responsible for overseeing the Company's financial reporting process. Auditor's Responsibility for the Audit of the Financial Statements Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. Under section 143(3)(i) of the Companies Act, 2013, we are also responsible for expressing our opinion on whether the company has adequate internal financial controls system in place and the operating effectiveness of such controls.

Report on Other Legal and Regulatory Requirements

- As required by the Companies (Auditor's Report) Order, 2020 ("the Order") issued by the Central Government of India in terms of sub-section (11) of section 143 of the Act, we give in the "Annexure-A" statement on the matters specified in paragraphs 3 and 4 of the Order.
- As required by section 143(3) of the Act, we further report that:

For JKJS & CO. LLP Chartered Accountants Firm Registration No.: 121161W/W100195 CA Nirmal Kumar Khetan Partner Place: Mumbai, Date: 10-11-2023 UDIN: 23044687BGWZIV6274

Annexure "A" to the Independent Auditors Report of Shipping Corporation of India Land and Assets Limited for the period ended on 30th September 2023 (referred to in our report of even date).

- With reference to the Annexure "A" referred to in paragraph 1 under the heading "Report on Other Legal and Regulatory Requirements" of our report of even date to the Members of Shipping Corporation of India Land and Assets Limited on financial statements for the period ended on 30th September 2023, we report that:

- The Company has maintained proper records showing full particulars including quantitative details and situation of Property, Plant and Equipment. The Company did not have intangible assets, therefore clause 3 (i)(A)(B) of the order is not applicable.
- According to information and explanations given to us and on the basis of our examination of the records of the Company, the Property, Plant and Equipment have been physically verified by the management in accordance with a phased program of verification, which in our opinion is reasonable, considering the size and nature of its assets. The frequency of verification is reasonable and no material discrepancies have been noticed on such physical verification.
- According to the information and explanations given to us and on the basis of our examination of records of the Company, the title deeds of immovable properties disclosed in the financial statements, are not held in the name of the Company.
- According to the information and explanations given to us, the Company has not revalued its property, plant and Equipment (including Right of Use assets) during the year.

- According to the information and explanations given to us, there are no transactions which are not accounted in the books of account which have been surrendered or disclosed as income during the period.
- In our opinion and according to the information and explanations given to us, the Company has not borrowed any amounts from financial institutions, banks, government, or by issue of debentures.
- According to the information and explanations given to us and on the basis of our audit procedures, we report that the company has not been declared wilful defaulter by any bank or financial institution or government or any government authority.
- According to the information explanation provided to us, no money was raised by way of term loans. Accordingly, the provision stated in paragraph 3(ix)(c) of the Order is not applicable to the Company.
- According to the information explanation provided to us, there are no funds raised on short term basis. Accordingly, the provision stated in paragraph 3(ix)(d) of the Order is not applicable to the Company.
- According to the information explanation given to us and on an overall examination of the financial statements of the Company, we report that the company has not taken any funds from an any entity or person on account of or to meet the obligations of its subsidiaries, associates or joint ventures.
- According to the information and explanations given to us and procedures performed by us, we report that the Company has not raised loans during the year on the pledge of securities held in its securities, joint ventures or associate companies. Accordingly, paragraph 3(ix)(f) of the order is not applicable.
- The Company did not raise any money by way of initial public offer or further public offer (including debt instruments) during the year. Accordingly, the provisions stated in paragraph 3 (x)(a) of the Order are not applicable to the Company.
- According to the information and explanations given to us and based on our examination of the records of the Company, the Company has not made any preferential allotment or private placement of shares or fully, partly or optionally convertible debentures during the year. Accordingly, the provisions stated in paragraph 3 (x)(b) of the Order are not applicable to the Company.
- During the course of our audit, examination of the books and records of the Company, carried out in accordance with the generally accepted auditing practices in India, and according to the information and explanations given to us, we have neither come across any instance of material fraud by the Company or on the Company.
- We have not come across of any instance of material fraud by the Company or on the Company during the course of audit of the financial statement for the period ended 30th September, 2023, accordingly the provisions stated in paragraph (xii)(b) of the Order is not applicable to the Company.
- As represented to us by the management, there are no whistle-blower complaints received by the Company during the course of audit. Accordingly, the provisions stated in paragraph (x)(c) of the Order is not applicable to the company.
- In our opinion and according to the information and explanations given to us, the Company is not a Nidhi Company. Accordingly, the provisions stated in paragraph 3(xii) (a) to (c) of the Order are not applicable to the Company.
- According to the information and explanation given to us and based on our examination of the records of the Company, transactions with the related parties are in compliance with 188 of the Act, where applicable. The details of such related party transactions have been disclosed in the financial statements as required under Accounting Standard (AS) 18 "Related Party Disclosures" specified under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Accounts) Rules, 2014. However, Section 177 is not applicable to the company.
- In our opinion and based on our examination, the Company does not require to comply with provision of section 138 of the Act. Hence, the provisions stated in paragraph 3(xiv) (a) to (b) of the Order are not applicable to the Company.
- According to the information and explanations given to us, in our opinion during the year the Company has not entered into non-cash transactions with directors or persons connected with its directors and hence, provisions of section 192 of the Act are not applicable to company. Accordingly, the provisions stated in paragraph 3(xv) of the Order are not applicable to the Company.
- In our opinion, the Company is not required to be registered under section 45 IA of the Reserve Bank of India Act, 1934 and accordingly, the provisions stated in paragraph clause 3 (xvi)(a) of the Order are not applicable to the Company.
- In our opinion, the Company has not conducted any Non-Banking Financial or Housing Finance activities without any valid Certificate of Registration from Reserve Bank of India. Hence, the reporting under paragraph clause 3 (xvii)(b) of the Order are not applicable to the Company.
- The Company is not a Core Investment Company (CIC) as defined in the regulations made by Reserve Bank of India. Hence, the reporting under paragraph clause 3 (xvii)(c) of the Order are not applicable to the Company.
- The Company has not incurred any cash losses in the financial year and in the immediately preceding financial year.
- There has been no resignation of the statutory auditors during the period. Hence, the provisions stated in paragraph clause 3 (xviii) of the Order are not applicable to the Company.
- According to the information and explanations given to us and on the basis of the financial ratios, ageing and expected dates of realization of financial assets and payment of financial liabilities, other information accompanying the financial statements, our knowledge of the Board of Directors and management plans and based on our examination of the evidence supporting the assumptions, nothing has come to our attention, which causes us to believe that any material uncertainty exists as on the date of the audit report that company is not capable of meeting its liabilities existing at the date of balance sheet as and when they fall due within a period of one year from the balance sheet date. We, however, state that this is not an assurance as to the future viability of the company. We further state that our reporting is based on the facts up to the date of the audit report and we neither give any guarantee nor any assurance that all liabilities falling due within a period of one year from the balance sheet date, will get discharged by the company as and when they fall due.
- According to the information and explanations given to us, the Board of Directors of the company has approved a budget of Rs. 14.40 lakhs for the financial year FY 2023-24 for CSR activities. However no such amount was spent till date.
- According to the information and explanations given to us, the Company does not have any subsidiary / Associate/ Joint Venture. Accordingly, there is no preparation of consolidated financial statements. Accordingly, the provisions stated in paragraph clause 3 (xxi) of the Order are not applicable to the Company.

ANNEXURE "B" TO THE INDEPENDENT AUDITOR'S REPORT Report on the Internal Financial Controls under Clause (f) of Sub-section 3 of Section 143 of the Companies Act, 2013 ("the Act")

In conjunction with our audit of the financial statements of the Company for the period ended on September 30, 2023, we have audited the internal financial controls over financial reporting of Shipping Corporation of India Land and Assets Limited as of that date.

Management's Responsibility for Internal Financial Controls The Company's management is responsible for establishing and maintaining internal financial controls based on the internal control over financial reporting criteria established by the Company considering the essential components of internal control stated in the Guidance Note on Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting issued by the Institute of Chartered Accountants of India. These responsibilities include the design, implementation and maintenance of adequate internal financial controls that were operating effectively for ensuring the orderly and efficient conduct of its business, including adherence to company's policies, the safeguarding of its assets, the prevention and detection of frauds and errors, the accuracy and completeness of the accounting records, and the timely preparation of reliable financial information, as required under the Companies Act, 2013.

Auditors' Responsibility Our responsibility is to express an opinion on the Company's internal financial controls over financial reporting based on our audit. We conducted our audit in accordance with the Guidance Note on Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting (the "Guidance Note") and the Standards on Auditing, issued by ICAI and deemed to be prescribed under section 143(10) of the Companies Act, 2013, to the extent applicable to an audit of internal financial controls, both applicable to an audit of Internal Financial Controls and, both issued by the Institute of Chartered Accountants of India. Those Standards and the Guidance Note require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether adequate internal financial controls over financial reporting was established and maintained and if such controls operated effectively in all material respects.

Our audit involves performing procedures to obtain audit evidence about the adequacy of the internal financial controls system over financial reporting and their operating effectiveness. Our audit of internal financial controls over financial reporting included obtaining an understanding of internal financial controls over financial reporting, assessing the risk that a material weakness exists, and testing and evaluating the design and operating effectiveness of internal control based on the assessed risk. The procedures selected depend on the auditor's judgement, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error.

We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion on the Company's internal financial controls system over financial reporting. Meaning of Internal Financial Controls Over Financial Reporting A company's internal financial control over financial reporting is a process designed to provide reasonable assurance regarding the reliability of financial reporting and the preparation of financial statements for external purposes in accordance with generally accepted accounting principles. A company's internal financial control over financial reporting includes those policies and procedures that: (1) pertain to the maintenance of records that, in reasonable detail, accurately and fairly reflect the transactions and dispositions of the assets of the company; (2) provide reasonable assurance that transactions are recorded as necessary to permit preparation of financial statements in accordance with generally accepted accounting principles, and that receipts and expenditures of the company are being made only in accordance with authorizations of management and directors of the company; and (3) provide reasonable assurance regarding prevention or timely detection of unauthorized acquisition, use, or disposition of the company's assets that could have a material effect on the financial statements.

Inherent limitations of Internal Financial Controls Over Financial Reporting Because of the inherent limitations of internal financial controls over financial reporting, including the possibility of collusion or improper management override of controls, material misstatements due to error or fraud may occur and not be detected. Also, projections of any evaluation of the internal financial controls over financial reporting to future periods are subject to the risk that the internal financial control over financial reporting may become inadequate because of changes in conditions, or that the degree of compliance with the policies or procedures may deteriorate.

Opinion In our opinion, the Company has, in all material respects, an adequate internal financial controls system over financial reporting and such internal financial controls over financial reporting were operating effectively as at September 30, 2023, based on the internal control over financial reporting criteria established by the Company considering the essential components of internal control stated in the Guidance Note on Audit of Internal Financial Controls Over Financial Reporting issued by the Institute of Chartered Accountants of India.

For JKJS & CO. LLP Chartered Accountants Firm Registration No.: 121161W/W100195 CA Nirmal Kumar Khetan Partner Place: Mumbai, Date: 10-11-2023 UDIN: 23044687BGWZIV6274

Shipping Corporation of India Land & Assets Limited Audited Standalone Balance Sheet (All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

Particulars	Note	As at 30 Sept. 2023	As at 31 March 2023
ASSETS			
Non-current assets			
Property, plant and equipment	3	2,38,970	2,38,998
Investment Property	4	162	169
Capital work-in-progress	5	404	100
Right-of-use asset	6	8	8
Intangible Assets	7	1	-
Financial assets			
i. Investments	8(a)	-	-
ii. Loans		-	-
iii. Other financial assets	8(b)	37	38
Deferred tax assets (net)		-	-
Income Tax assets (net)	9	331	280
Other non-current assets		-	-
Total non-current assets		2,39,913	2,39,593

Particulars			
Current assets			
Inventories		-	-
Financial assets			
i. Investments		-	-
ii. Trade receivables	10(a)	192	-
iii. Cash and cash equivalents	10(b)	598	1,001
iv. Bank balances other than (iii) above	10(c)	17,000	31,217
v. Loans		-	-
vi. Other financial assets	10(d)	89,296	70,707
Other current assets	10(e)	225	122
Current assets		1,07,311	1,03,047
Assets classified as held for sale	11	7	7
Total current assets		1,07,318	1,03,054
Total assets		3,47,231	3,42,647
EQUITY AND LIABILITIES			
Equity			
Equity share capital	12	46,580	-
Equity share capital (Pending for allotment)*		-	46,580
Other Equity	13	2,73,457	2,71,054
Total Equity		3,20,037	3,17,634
LIABILITIES			
Non-current liabilities			
Financial liabilities			
i. Borrowings		-	-
ii. Lease Liabilities	14	9	9
iii. Other financial liabilities		-	-
Provisions		-	-
Deferred tax liabilities (net)	15	316	632
Other non-current liabilities		-	-
Total Non-Current liabilities		325	641
Current Liabilities			
Financial liabilities			
i. Borrowings		-	-
ii. Lease Liabilities	14	-	-
iii. Trade Payables	16	-	-
(a) total outstanding dues of micro enterprises and small enterprises; and		1	1
(b) total outstanding dues of creditors other than micro enterprises and small enterprises		1,618	-
iv. Other financial liabilities	17	399	-
Other current liabilities	18	195	-
Provisions		-	-
Current liabilities		2,213	1
Liabilities directly associated with assets classified as held for sale	19	24,656	24,371
Total Current liabilities		26,869	24,372
Total liabilities		27,194	25,013
Total equity and liabilities		3,47,231	3,42,647

* The equity shares has been allotted on 06.04.2023 The accompanying note no. 1 to 39 are an integral part of these Standalone Financial Statements.

Audited Standalone Statement of Profit and Loss (All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Note	As at 30 Sept. 2023	As at 31 March 2023
I	Revenue From operations	20	853	1250
II	Other Income	21	3986	5080
III	Total Income (I+II)		4839	6330
IV	Expenses			
	Cost of services rendered	22	1036	1993
	Employee benefits expense	23	24	-
	Finance costs	24	-	1
	Depreciation and amortisation expense	25	34	76
	Other expenses	26	957	2502
	Total expenses (IV)		2,051	4,572
V	Profit/(Loss) before exceptional items and tax (III-IV)		2,788	1,758
VI	Exceptional items		-	-
VII	Profit/(Loss) before tax (V-VI)		2,788	1,758
VIII	Tax expense			
	Current tax	27	701	473
	Deferred tax	28	(316)	(2,273)
	Total tax expense (VIII)		385	(1,800)
IX	Profit/(Loss) for the period (VII-VIII)		2,403	3,558
X	Other comprehensive income			
	Items that will not be reclassified to profit or loss:			
	Remeasurements gain/(loss) of defined benefit plans		-	-
	Other comprehensive income for the period, net of tax (X)		-	-
XI	Total comprehensive income for the period (IX+X)		2,403	3,558
XII	Earnings per equity share *			
	(1) Basic earnings per share (in Rs.)		0.52	0.76
	(2) Diluted earnings per share (in Rs.)		0.52	0.76

The accompanying note no. 1 to 39 are an integral part of these Standalone Financial Statements. * EPS for 31.03.2023 has been calculated basis share pending for allotment and same has been allotted on 06.04.2023

Audited Standalone Cash flow statement (All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

Particulars	As at 30 Sept. 2023	As at 31 March 2023
A Cash Flow from operating activities		
Profit/(Loss) before income tax	2,788	1,758
Adjustments for		
Add:		
Depreciation and amortisation expenses	34	76
Finance costs	-	1
Foreign Currency Fluctuations	285	1,900
Less:		
Interest received	(3,986)	(5,080)
Change in operating assets and liabilities		
(Increase)/Decrease in Trade Receivables	(192)	-
(Increase)/Decrease in Other Current / Non Current Assets	(17,454)	(74)
(Increase)/Decrease in inventories	-	-
Increase/(Decrease) in Trade Payables	1,617	(165)
(Increase)/Decrease in Other Current / Non Current Liabilities	227	-
	(16,680)	(1,584)
Cash generated from operations		
Income taxes paid	(752)	(745)
Net cash outflow from operating activities	(17,432)	(2,329)
B Cash flow from investing activities:		
Purchase of property, plant and equipment/ intangible assets	(305)	(106)
Sale proceeds of property, plant and equipment	-	-
Assets Held for Sale	-	-
Deferred Tax Liabilities	-	-
Other Deposits with banks	-	(28,708)
Other Current Deposits with banks	14,217	29,708
Other Financial Assets	-	-
Interest received	3,117	2,436
Net cash inflow from investing activities	17,029	3,330
C Cash flow from financing activities		
Long term loans repaid	-	-
Long term loans borrowed	-	-
Payment of Lease liability	-	-
Other financing costs	-	(1)
Net cash outflow from financing activities	-	(1)
Net increase/(decrease) in cash and cash equivalents	(403)	1,000
Cash and cash equivalents at the beginning of the financial year	1,001	1
Exchange difference on translation of foreign currency cash and cash equivalents	-	-
Cash and cash equivalents at the end of the period	598	1,001

The accompanying note no. 1 to 39 are an integral part of these Standalone Financial Statements.

Audited Standalone Statement of Changes in Equity (All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

A. Equity Share Capital		For Half Year ended 30 Sept 2023		For the Year ended 31st March 2023	
Balance at the beginning of the current reporting period (Pending for allotment)*	Changes in Capital due to prior period errors	Restated balance at the beginning of the previous reporting period	Changes in equity share capital during the previous year	Balance at the end of the current reporting period	Balance at the end of the current reporting period (Pending for allotment)*
4,65,79,90,100	-	-	-	4,65,79,90,100	4,65,79,90,100

B. Other Equity					
For Half Year ended 30 Sept 2023					
Reserves and Surplus					
Particulars	Share application money pending allotment	Capital Reserve	General Reserve	Retained Earnings	Total
Balance at the beginning of the current reporting period	-	28,991	-	2,42,063	2,71,054
Transfer from surplus in Statement of Profit & Loss account	-	-	-	2,403	2,403
Balance at the end of the current reporting period	-	28,991	-	2,44,466	2,73,457

Continued to next page

Continued from previous page

For the Year ended 31st March 2023					
Particulars	Reserves and Surplus				
	Share application money pending allotment	Capital Reserve	General Reserve	Retained Earnings	Total
Balance at the beginning of the current reporting period	-	28,991	-	2,38,505	2,67,496
Transfer from surplus in Statement of Profit & Loss account	-	-	-	3,558	3,558
Balance at the end of the current reporting period	-	28,991	-	2,42,063	2,71,054

The accompanying note no. 1 to 39 are an integral part of these Standalone Financial Statements.

As per our report of even date For JKJS & Co. LLP For and on behalf of the Board of Directors,

Chartered Accountants ICAI Regn. No. 121161W/ W100195	Mr. Mohammad Firoz Company Secretary Capt. B. K. Tyagi Chairman & Managing Director DIN - 08966904	Ms. Laxmi Kamath Chief Financial Officer Sh. Rajiv Jalota Director DIN - 00152021
CA Nirmal Kumar Khetan Partner M.No. 044687		

NOTES TO THE FINANCIAL STATEMENT

1. **General information**
Shipping Corporation of India Land and Assets Limited (the "Company" or "SCILAL"), a Government Company was incorporated as a public limited company under the Companies Act, 2013, in Maharashtra, India, under the name of Shipping Corporation of India Land and Assets Limited pursuant to a certificate of incorporation dated November 10, 2021 issued by the Registrar of Companies, Mumbai, at Mumbai. It has been incorporated as a wholly owned subsidiary of The Shipping Corporation of India Limited (SCI) with the object of holding and disposing of the Non-Core Assets of SCI distinct from the disinvestment transaction. Pursuant to the MCA order dated 22.02.2023 approving the merger scheme and effective date being 14.03.2023, SCILAL will now be listed on stock exchange for which it is required to file an Information Memorandum in the market consisting of information about the Company which includes restated financials giving effect of merger. The appointed date of SCILAL merger is 01.04.2021 and accordingly the Company is a Government Company as per section 2(45) of the Companies Act, 2013 and from this date it has ceased to be subsidiary of SCI Ltd. Hence, the inclusion of relevant accounting policies as given below.

2. **Significant Accounting Policies**
These financial statements are authorised for issue by the board of directors on 10.11.2023.

2.1 **Basis of Preparation**
These financial statements of the company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as notified by the Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time. These financial statements for the periods presented have been prepared from the Audited Financial Statements for the year ended 31st March, 2023 and for the half year ended 30th September, 2023. The effect of merger has been incorporated in these financial statements for the year ended 31st March, 2023.

The authorized Share Capital of the Company has been increased to Rs. 4,65,80 lakhs/4658 lakhs Equity Shares of face value of Rs. 10 each). The company (SCILAL) issued Equity Shares to the shareholders of SCI Ltd on 01.04.2021 and allotted the same on 06.04.2023, in ratio of 1:1 as per the scheme of Arrangement, based on the record date i.e. 31.03.2023. Equity Share Capital of Rs. 1 lakh held by the demerged company (SCI Ltd.) prior to merger has been cancelled and the same has been transferred to Capital Reserve.

2.2 **Cash and cash equivalents**
Cash and cash equivalents include cash at bank and in hand, deposits held at call with banks, other short-term highly liquid investments with original maturities of three months or less from date of acquisition.

2.3 **Foreign currency translation**
(a) Functional and Presentational Currency
Items included in the Standalone Financial Statements of the Company are measured using the currency of the primary economic environment in which the entity operates ("the functional currency"). The Standalone Financial Statements are presented in 'Indian Rupees' (INR), which is the Company's functional and presentational currency.

(b) Transactions and Balances
All foreign currency transactions are recorded at the previous day's available RBI reference rate/exchange rate published through FBIL (Financial Benchmarks India Private Limited). Since the RBI reference rate published through FBIL is available for four major currencies only i.e. USD, GBP, EUR, YEN, exchange rates of other currencies are taken from xe.com website.

The foreign currency balances in US Dollars appearing in the books of account at the period end are translated into Indian Rupees at the available RBI reference rate/exchange rate published through FBIL at the period end. The foreign currency balances other than US Dollars, UK Pounds, Euro and Japanese YEN appearing in the books of account at the period end are translated into Indian Rupees at the rate available on xe.com website at the period end. Thereafter, the monetary assets and monetary liabilities shall be translated into rupees at rate prevailing at the period end.

The exchange differences arising on translation of other monetary assets and liabilities are recognised in the Statement of profit and loss.
Non-monetary items carried at fair value that are denominated in foreign currencies are retranslated at the rates prevailing at the date when the fair value is determined.

2.4 **Property, Plant and Equipment**
The Land and Buildings transferred from SCI Ltd. (at book value as on 01.04.2021) under the scheme of arrangement are accounted as Property, Plant and Equipment. Further items of property, plant and equipment acquired or constructed afterwards are stated at historical cost net of recoverable taxes, less accumulated depreciation and accumulated impairment of loss, if any.
Expenditure incurred on assets which are not ready for their intended use as on Balance Sheet date comprising direct cost, related incidental expenses and attributable borrowing cost (net of revenues during constructions) are disclosed under Capital Work-in-Progress.

The Freehold land at MTI transferred from SCI under the scheme of arrangement has been measured at fair value on transition date i.e. 01.04.2015 by SCI (on transition to Ind AS) and that fair value is used as the deemed cost.
Depreciation:
Depreciation on all assets is charged on "Straight Line Method" less residual value.

Depreciation on other tangible assets is provided on the straight-line basis, over the estimated useful lives of assets as prescribed in the Schedule II of the Act, except in following cases:
1) Solar Plants are depreciated over a period of 25 years based on the technical assessment of useful life.
2) Assets costing individually Rs. 5,000/- and below are fully depreciated in the year of acquisition.
Depreciation on additions / deductions to PPE made during the year is provided on pro-rata basis from / up to the date of such additions / deductions, as the case may be.

Estimated useful lives, residual values and depreciation methods are reviewed annually, taking into account commercial and technological obsolescence as well as normal wear and tear and adjusted prospectively, if appropriate.

2.5 **Intangible Assets**
Intangible assets acquired are stated at cost less accumulated amortization and accumulated impairment losses, if any. The cost comprises of purchase price, borrowing costs and directly attributable costs for bringing the asset to the condition of its intended use.
Amortisation
Amortization is charged on a straight-line basis over the estimated useful lives. The useful lives of intangible assets are either finite or indefinite. Finite-life intangible assets are amortised on a straight line basis over the period of their estimated useful lives. An intangible asset having indefinite useful life is not amortised but is tested for impairment annually. The estimated useful life and amortization method are reviewed at the end of each annual reporting period, with the effect of any changes in the estimate being accounted for on a prospective basis.

Intangible assets including software is amortised over the useful life not exceeding five years.

2.6 **Investment Property**
The Fixed Assets other than MTI assets transferred from SCI Ltd under the scheme of arrangement are accounted as Investment Property (at book value as on 01.04.2021). Further items of Investment Property acquired or constructed afterwards are stated at historical cost net of recoverable taxes, less accumulated depreciation and accumulated impairment of loss, if any.
Depreciation:
Depreciation on Investment Property is charged on "Straight Line Method" less residual value.

Depreciation on other tangible assets is provided on the straight-line basis, over the estimated useful lives of assets as prescribed in the Schedule II of the Act, except for assets costing individually Rs. 5,000/- and below are fully depreciated in the year of acquisition.
Depreciation on additions / deductions to PPE made during the year is provided on pro-rata basis from / up to the date of such additions / deductions, as the case may be.

Estimated useful lives, residual values and depreciation methods are reviewed annually, taking into account commercial and technological obsolescence as well as normal wear and tear and adjusted prospectively, if appropriate.
De-Recognition:
An item of Investment Property and any significant part initially recognised is derecognised upon disposal or when no future economic benefits are expected from its use or disposal. Any gain or loss arising on de-recognition of the asset (calculated as the difference between the net disposal proceeds and the carrying amount of the asset) is included in the statement of Profit and Loss when the asset is derecognised.

Expenditure incurred on assets which are not ready for their intended use as on Balance Sheet date comprising direct cost, related incidental expenses and attributable borrowing cost (net of revenues during constructions) are disclosed under Capital Work-in-Progress.

2.7 **Trade Receivable**
Trade receivables are amounts due from customers for sale of goods or services performed in the ordinary course of business. Trade receivables are recognized initially at fair value. They are subsequently measured at amortised cost using the effective interest method, net of provision for impairment. The carrying value less impairment provision of trade receivables, are assumed to be approximate to their fair values.

2.8 **Investments and other financial assets**
i. Initial recognition and measurement
All financial assets are recognised initially at fair value plus, in the case of financial assets not recorded at fair value through profit or loss, transaction costs that are attributable to the acquisition of the financial asset.

ii. Subsequent measurement
For the purposes of subsequent measurement, the company classifies its financial assets in the following measurement categories:
• those to be measured subsequently at fair value (either through other comprehensive income, or through profit or loss), and
• those measured at amortised cost.
The classification depends on the Company's business model for managing the financial assets and the contractual terms of the cash flows. For assets measured at fair value, gains and losses will either be recorded in profit or loss or other comprehensive income. For investments in debt instruments, this will depend on the business model in which the investment is held. For investments in equity instruments, this will depend on whether the company has made an irrevocable election at the time of initial recognition to account for the equity investment at fair value through other comprehensive income.
The company reclassifies debt instruments when and only when its business model for managing those assets changes.

Debt instruments
Subsequent measurement of debt instruments depends on the Company's business model for managing the asset and the cash flow characteristics of the asset. There are three measurement categories into which the company classifies its debt instruments:
Financial Assets measured at Amortised Cost:
Financial assets such as trade receivables, security deposits and loans given are measured at the amortised cost if both the following conditions are met:
• The asset is held within a business model whose objective is to hold assets for collecting contractual cash flows, and
• Contractual terms of the asset give rise on specified dates to cash flows that are solely payments of principal and interest (SPPI) on the principal amount outstanding.
After initial measurement, such financial assets are subsequently measured at amortised cost using effective interest (EIR) method.
Gain or loss on a debt instrument that is subsequently measured at amortised cost is recognised in profit or loss when the asset is derecognised or impaired. Interest income from these financial assets is included in finance income using the effective interest rate method.
Financial Assets measured at Fair Value through Other Comprehensive Income (FVTOCI):
A financial asset is classified as at the FVTOCI if both the following criteria met:
• The asset is held within a business model whose objective is achieved by both collecting contractual cash flows and selling financial assets and
• The contractual terms of the financial assets give rise on specified dates to cash flows that are solely payments of principal and interest on the principal amount outstanding.
Movements in the carrying amount are taken through OCI, except for the recognition of impairment gains or losses, interest revenue and foreign exchange gains and losses which are recognised in profit and loss. When the financial asset is derecognised, the cumulative gain or loss previously recognised in OCI is reclassified from equity to profit or loss. Interest income from these financial assets is included in other income using the effective interest rate method.
Financial Assets measured at Fair Value through Profit or Loss (FVTPL): Assets that do not meet the criteria for amortised cost or FVTOCI are measured at fair value through profit or loss. A gain or loss on a financial asset that is subsequently measured at fair value through profit or loss is recognised in profit or loss in the period in which it arises. Interest income from these financial assets is included in other income.

2.9 **Income tax**
Tax expense represents the sum of the current tax and deferred tax.
Current Tax - Current Taxes measured at the amount expected to be recovered from or paid to the taxation authorities based on the taxable profit for the period. The Company's current tax is calculated using tax rates that have been enacted or substantively enacted by the end of the reporting period.
Deferred Tax - Deferred income tax is provided in full, using the liability method, on temporary differences (other than those which are covered in tonnage tax scheme) arising between the tax bases of assets and liabilities and their carrying amounts in the Standalone Financial Statements. Deferred tax assets are recognized to the extent that it is probable that future taxable profit will be available against which the deductible temporary differences can be utilised.
Deferred tax assets and liabilities are measured based on the tax rates that are expected to apply in the period when the asset is realized or the liability is settled, based on tax rates and tax laws that have been enacted or substantively enacted by the balance sheet date.
Current and deferred tax is recognised in profit or loss, except to the extent that it relates to items recognised in other comprehensive income or directly in equity.

2.10 **Provisions and Contingent Liabilities**
Provisions are recognised when the Company has a present legal or constructive obligation as a result of past events; it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation; and the amount has been reliably estimated.
Contingent liabilities are disclosed when there is a possible obligation arising from past events, the existence of which will be confirmed only by the occurrence or non-occurrence of one or more uncertain future events not wholly within the control of the Company. A present obligation that arises from past events where it is either not probable that an outflow of resources will be required to settle or reliable estimate of the amount cannot be made is treated as contingent liability.

2.11 **Revenue Recognition**
Revenue income is recognised in the Statement of Profit and Loss when:
• The income generating activities have been carried out on the basis of a binding agreement
• The income can be measured reliably
• It is probable that the economic benefits associated with the transaction will flow to the Company
• Costs relating to the transaction can be measured reliably
Revenue for all businesses is recognised when the performance obligation has been satisfied, which happens upon the transfer of control to the customer at an amount that reflects the consideration to which the Company expects to be entitled in exchange for the goods and services.
Revenue is recognised when or as performance obligations are satisfied by transferring the promised goods or services to the customer, i.e. at a point in time or over time provided that the stage of completion can be measured reliably.
Interest income - Interest income consists of interest on Surplus Funds received from SCI under scheme of arrangement. The interest income is recognised as it accrues in the statement of profit and loss.

2.12 **Insurance Claims**
The insurance claims made by the Company are recognized on acceptance by the underwriters.

2.13 **Leases**
A contract or parts of contracts that conveys the right to control the use of an identified asset for a period of time in exchange for payments to be made to the owners (lessors) are accounted for as leases. Contracts are assessed to determine whether a contract is, or contains, a lease at the inception of a contract or when the terms and conditions of a contract are significantly changed.
Where the Company is the lessee in a lease arrangement at inception, the lease contracts are recognized as rights-of-use assets and lease liabilities are measured at present value of lease payments at initial recognition except for short-term leases and leases of low value. The rights of use assets are depreciated on a straight line basis over a lease term. Lease payments are discounted using the interest rate implicit in the lease. If that rate is not readily available, the incremental borrowing rate is applied. The incremental borrowing rate reflects the rate of interest that the lessee would have to pay to borrow over a similar term, with a similar security, the funds necessary to obtain an asset of a similar nature and value to the right-of-use asset in a similar economic environment. Payments associated with short-term leases and leases of low-value assets are recognised as an expense in profit & Loss Account.

2.14 **Earnings per share**
Basic earnings per share is calculated by dividing the net profit or loss for the period attributable to the equity shareholders by the weighted average number of equity shares outstanding during the period. For the purpose of calculating Diluted Earnings per share, the net profit or loss for the period attributable to the equity shareholders and the weighted average number of shares outstanding during the period is adjusted for the effects of all dilutive potential equity shares.

2.15 **Cash Flow Statement**
Cash flows are reported using the indirect method, whereby profit before tax is adjusted for the effects of transactions of non-cash nature and any deferrals or accruals of past or future cash receipts or payments. The cash flows from operating, investing and financing activities of the Company are segregated based on the available information.

6. **NOTES TO STANDALONE FINANCIAL STATEMENTS**
(All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

NOTE 3: Property, plant and equipment

Particulars	Freehold Land	Buildings	Ownership Flats & Residential Buildings	Furniture, Fittings & Equipments	Total
Year ended 31 March 2023					
Gross carrying amount					
Opening gross carrying amount (01 April 2022)	2,37,629	1,249	-	561	2,39,439
Additions	-	-	-	2	2
Transfer from CWIP	-	-	-	-	-
Closing gross carrying amount (31 March 2023)	2,37,629	1,249	-	563	2,39,441
Accumulated depreciation					
Opening accumulated depreciation (01 April 2022)	-	177	-	202	379
Depreciation charge for the year	-	32	-	32	64
Disposals	-	-	-	-	-
Closing accumulated depreciation (31 March 2023)	-	209	-	234	443
Net carrying amount (31 March 2023)	2,37,629	1,040	-	329	2,38,998
Half Year ended 30 Sept. 2023					
Gross carrying amount					
Opening gross carrying amount (01 April 2023)	2,37,629	1,249	-	563	2,39,441
Additions	-	-	-	-	-
Transfer from CWIP	-	-	-	-	-
Closing gross carrying amount (30 September 2023)	2,37,629	1,249	-	563	2,39,441
Accumulated depreciation					
Opening accumulated depreciation (01 April 2023)	-	209	-	234	443
Depreciation charge for the year	-	16	-	12	28
Disposals	-	-	-	-	-
Closing accumulated depreciation (30 September 2023)	-	225	-	246	471
Net carrying amount (30 September 2023)	2,37,629	1,024	-	317	2,38,970

Notes
(1) Ownership Flats and Residential Buildings includes Flats at MTI.
(2) There is no significant property, plant and equipment as at 30th September 2023 and 31st March 2023 which are fully depreciated and are still in use.
(3) Kindly refer note no.39 for fixed assets not in the name of the company.
-Ownership Flats and Residential Buildings include 16 flats at MTI which does not have any book value.

NOTE 4: Investment Property

Particulars	Freehold Land	Buildings	Ownership Flats & Residential Buildings	Total
Year ended 31 March 2023				
Gross carrying amount				
Opening gross carrying amount (01 April 2022)	1	95	139	235
Additions	-	4	-	4
Transfer from CWIP	-	-	-	-
Closing gross carrying amount (31 March 2023)	1	99	139	239
Accumulated depreciation				
Opening accumulated depreciation (01 April 2022)	-	23	35	58
Depreciation charge for the year	-	7	5	12
Disposals	-	-	-	-
Closing accumulated depreciation (31 March 2023)	-	30	40	70
Net carrying amount (31 March 2023)	1	69	99	169
Half Year ended 30 Sept. 2023				
Gross carrying amount				
Opening gross carrying amount (01 April 2023)	1	99	139	239
Additions	-	-	-	-
Disposals	-	-	-	-
Transfer from CWIP	-	-	-	-
Closing gross carrying amount (30 September 2023)	1	99	139	239
Accumulated depreciation				
Opening accumulated depreciation (01 April 2023)	-	30	40	70
Depreciation charge for the year	-	3	4	7
Disposals	-	-	-	-
Closing accumulated depreciation (30 September 2023)	-	33	44	77
Net carrying amount (30 September 2023)	1	66	95	162

Notes
(1) Ownership Flats and Residential Buildings include : Cost of shares and bonds in Cooperative Societies/Company of face value Rs 0.73 lakhs (Previous year Rs 0.73 lakhs).
*There was no CWIP under demerger scheme, however, the said CWIP being part of non-core asset was received from the demerged entity (SCI).

NOTE 5: Capital work-in-progress

Particulars	As at March 31, 2022	Incurred during the year	Transferred to Assets	As at March 31, 2023	Incurred during the year	Transferred to Assets	As at Sept. 30, 2023
Construction Work in Progress							
Asset under Construction excluding advance	-	100	-	100	304	-	404
Total	-	100	-	100	304	-	404

Capital Work-in-progress ageing schedule

Capital Work-in-progress	Amount of CWIP for a period of				Total
	Less than 1 year	1-2 years	2-3 years	More than 3 years	
Projects in progress as on 30 September 2023					
Structural repairs at Shipping House, Mumbai	304	100	-	-	404
Total	304	100	-	-	404

There was no time overrun or cost overrun in CWIP as at 30th September 2023

NOTE 6: Right of Use Asset

Particulars	Freehold Land				Total
Year ended 31 March 2022					
Gross carrying amount					
Opening gross carrying amount (1st April 2022)		9			9
Additions	-	-	-	-	-
Disposals	-	-	-	-	-
Closing gross carrying amount (31 March 2023)		9			9
Accumulated depreciation					
Opening accumulated depreciation (1st April 2022)		0			0
Depreciation charge for the year		0			0
Disposals		-			-
Closing accumulated depreciation (31 March 2023)		1			1
Half Year ended 30 Sept. 2023					
Gross carrying amount					
Opening gross carrying amount (1st April 2023)		8			8
Additions		9			9
Disposals		-			-
Closing gross carrying amount (30 September 2023)		9			9
Accumulated depreciation					
Opening accumulated depreciation (1st April 2023)		1			1
Depreciation charge for the year		0			0
Disposals		-			-
Closing accumulated depreciation (30 September 2023)		1			1
Net carrying amount (30 September 2023)		8			8

NOTE 7: Intangible assets

Particulars	Computer Software		Total
	No. of shares/Units	Amount	
Year ended 31 March 2023			
Gross carrying amount			
Opening gross carrying amount (01 April 2022)		3	3
Additions		-	-
Disposals		-	-
Closing gross carrying amount (31 March 2023)		3	3
Accumulated amortisation			
Opening accumulated amortisation (01 April 2022)		3	3
Amortisation charge for the year		-	-
Disposals		-	-
Closing accumulated amortisation (31 March 2023)		3	3
Net carrying amount (31 March 2023)		-	-
There were no intangible assets under development as on 31 March 2022 and 31 March 2023.			
Half year ended 30 September 2023			
Gross carrying amount			
Opening gross carrying amount (01 April 2023)		3	3
Additions		1	1
Disposals		-	-
Closing gross carrying amount (30 September 2023)		4	4
Accumulated amortisation			
Opening accumulated amortisation (01 April 2023)		3	3
Amortisation charge for the year		-	-
Disposals		-	-
Closing accumulated amortisation (30 September 2023)			

Continued from previous page

Note 10(c) : Other Bank Balances

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Balances with banks - in deposit account	17,000	31,217
Other Bank Balances	17,000	31,217

Note 10(d) : Other Financial Assets

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Accrued Interest	3,513	2,644
Recoverable from SCI	-	280
Provision for Rental Income	(31)	-
Provision for Income MTI	4	-
Deposits with banks	85,748	67,783
Other Financial Assets	89,296	70,707

Note 10(e) : Non Financial Current Assets

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
GST Receivable	219	-
Advance to Vendors	6	122
Prepaid Insurance Premium	-	-
Non Financial Current Assets	225	122

Note 11: Assets classified as held for sale

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
1,00,000 (Prev.yr.1,00,000) shares of Rs 10 each fully paid up of SAIL SCI Shipping Company Pvt. Ltd.	(10)	10
Less: Impairment loss allowance	7	7
Irano Hind Shipping Co. Limited	39	39
Less: Investment loss allowance	(39)	(39)
Advance to Irano Hind Shipping Co. Ltd.	23	23
Less: Provision for Doubtful advances	(23)	(23)
Assets classified as held for sale	7	7

a) Pursuant to demerger scheme, the shares of the joint venture of SAIL SCI Shipping Company Pvt. Ltd. (SSPSL) are transferred to the company. The said joint venture was incorporated on 19.05.2010 with an authorised share capital of Rs 1000 lakhs. (Refer Note 37)

b) The Government of India in meeting of cabinet held on 02.04.2013 approved the proposal for dissolution of Irano-Hind Shipping Co. (P.J.S) (IHSC) and splitting the assets/liabilities of IHSC between Joint Venture partners shall be undertaken Pursuant to demerger scheme, the Company holds 49% in IHSC, a joint venture company incorporated in Iran on which sanction has been imposed by United Nations Organisation (UN). Substantive efforts are made to eventually dissolve the JV which is depending on geo political environment and sanctions imposed by UN. The company shall remain committed by the decision of cabinet.

Non-recurring fair value measurements

Investments classified as held for sale during the reporting period is measured at the lower of its carrying amount and fair value less costs to sell at the time of the reclassification, resulting in the recognition of a write down of Rs 42 lakhs as impairment loss in the statement of Retained Earnings

Note 12: Equity share capital

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Authorised	46,57,99,010 Equity Shares of INR 10 each	46,580
Issued and subscribed	46,57,99,010 Equity Shares of INR 10 each	46,580*

*The share were allotted on 06.04.2023

a) Details of equity shares held by shareholders holding more than 5% of the aggregate shares	As at 30 September 2023		As at 31 March 2023	
	No. of shares	% of share holding	No. of shares	% of share holding
Equity shares				
1. President of India	29,69,42,977	63.75%	29,69,42,977	63.75%
2. Life Insurance Corporation of India	2,46,89,964	5.30%	2,46,89,964	5.30%
	32,16,32,941	69.05%	32,16,32,941	69.05%

b) Disclosure of Shareholding of Promoters

Promoters Name#	Number of shares	% of Total shares	% Change during the year**
1. President of India	29,69,42,977	63.75%	-

Promoter here means promoter as defined in the Companies Act, 2013
 ~ The president of India holds 63.75% of the shareholding and the share are pending for allotment as on 31.03.2023. The share were allotted on 06.04.2023

** Percentage change shall be computed with respect to the number at the beginning of the year or if issued during the year for the first time then with respect to the date of issue

c) For the period of five years immediately preceding the date as at which the Balance Sheet is prepared, no shares have been issued for consideration other than cash, no shares have been issued as bonus shares & no shares have been bought back.

d) Rights/Preference/Restriction attached to Equity Shares:

The Company has only one class of Equity shares having par value of Rs 10. Each shareholder of equity shares is entitled to one vote per share. In the event of liquidation of the Company, the holder of equity shares will be entitled to receive the remaining assets of the company after distribution of all preferential allotment in proportion to their shareholding. The dividend whenever proposed by the Board of Directors is subject to the approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting.

e) The Company does not have holding company.

f) There are no shares reserved for issue under option and contract/ commitment for the sale of shares/ disinvestment.

Note 13: Other Equity

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Capital Reserve	28,991	28,991
Retained Earnings	2,44,466	2,42,063
Total Other Equity	2,73,457	2,71,054

(i) Capital Reserve

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Opening balance	28,991	28,991
During the period	-	-
Closing Balance	28,991	28,991

(ii) Retained Earnings

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Opening Balance *	2,42,063	2,38,505
Add: Profit/Loss	2,403	3,558
Closing balance	2,44,466	2,42,063

* Retained Earnings include Rs. 2,31,857 (lakhs) towards upward valuation of MTI Land

Nature and Purpose of other reserves

Capital Reserve: The balance amount of net assets as per the scheme of demerger after issue of equity share capital as received from SCI. This is not available for distribution of dividend but can be utilised for issuing bonus shares.

Retained Earnings: Retained Earnings represents surplus/accumulated earnings of the Company and are available for distribution to shareholders except Rs. 2,31,857 (lakhs) representing upward valuation of MTI Land.

Note 14: Lease liabilities

Particulars	As at 30 September 2023		As at 31 March 2023	
	Non Current	Current	Non Current	Current
Lease Liabilities	9	-	9	0.22
Total Lease liabilities	9	-	9	0.22

Note 15: Deferred Tax Liability

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Deferred tax liability towards upward valuation of MTI Land	316	632
Total Deferred tax Liability	316	632

Note 16 : Trade Payables

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Trade Payable	1	1
(a) total outstanding dues of micro enterprises and small enterprises; and		
(b) total outstanding dues of creditors other than micro enterprises and small enterprises*	1,618	-
Total Trade Payables	1,619	1

Disclosure requirement under MSMED Act, 2006

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
(a) (i) the principal amount remaining unpaid to any supplier at the end of each accounting year;	1	1
(ii) the interest due thereon (to be shown separately) remaining unpaid to any supplier at the end of each accounting year;	-	-
(b) the amount of interest paid by the buyer in terms of section 16 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 (27 of 2006), along with the amount of the payment made to the supplier beyond the appointed day during each accounting year;	-	-

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
(c) the amount of interest due and payable for the period of delay in making payment (which has been paid but beyond the appointed day during the year) but without adding the interest specified under the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006;	-	-
(d) the amount of interest accrued and remaining unpaid at the end of each accounting year; and	-	-
(e) the amount of further interest remaining due and payable even in the succeeding years, until such date when the interest dues above are actually paid to the small enterprise, for the purpose of disallowance of a deductible expenditure under section 23 of the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006.	-	-

The information has been given in respect of such vendors to the extent they could be identified as Micro, Small and Medium enterprises on the basis of information available with the Company.

Trade payables ageing schedule for the year ended as on 30 September 2023

Particulars	Not Due	0 to 1 year	1 Year to 2 Years	2 Years to 3 Years	More than 3 Years	Total
(i) MSME	-	1	-	-	-	1
(ii) Others	-	1,618	-	-	-	1,618
(iii) Disputed dues- MSME	-	-	-	-	-	-
(iv) Disputed dues- Others	-	-	-	-	-	-
Grand Total	-	1,619	-	-	-	1,619

Trade payables ageing schedule for the year ended as on 31 March 2023

Particulars	Not Due	0 to 1 year	1 Year to 2 Years	2 Years to 3 Years	More than 3 Years	Total
(i) MSME	-	1	-	-	-	1
(ii) Others	-	-	-	-	-	-
(iii) Disputed dues- MSME	-	-	-	-	-	-
(iv) Disputed dues - Others	-	-	-	-	-	-
Grand Total	-	1	-	-	-	1

Note 17 : Other Financial Liabilities

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Employee benefits liabilities	33	-
Payable to SCI	366	-
Total Other Financial Liabilities	399	-

Note 18 : Other Current Liabilities

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Tax Deducted at Source From Vendor	-	-
Advance fees - Training	195	-
Total Other Current Liabilities	195	-

Note 19: Liabilities directly associated with assets classified as held for sale

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Irano Hind Shipping Co.	24,656	24,371
Total Liabilities directly associated with assets classified as held for sale	24,656	24,371

Note 20: Operating Revenue

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Car parking charges - ownerships flat	-	1
DNS Course Fees MTI	343	786
GME Course Fees MTI	56	200
ETO Course Fees MTI	160	28
STCW Course Fees MTI	62	171
Sundries - incidental activities	31	50
Hostel Fees	11	-
Income from Non-Core Assets	190	14
Total	853	1,250

Note 21: Other Income

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Interest on Bank Fixed /Term Deposits -A/c	3940	2033
Interest on deposits	46	225
Interest on Surplus Funds received	-	2822
Total	3,986	5,080

Note 22: Operating Expense

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
DG shipping fees	13	17
Honorarium to Visiting faculty, Instructor at MTI	81	206
Supply of Uniforms to DNS, GME, ETO Cadets at MTI	6	18
Washing Linen & Laundry Service at MTI	(1)	6
Car and Bus Service at MTI	4	6
Ship Mock Fire Fighting Training Equipment MTI	9	11
Supply of Books for MTI	8	(15)
PST Wet Drill at NAMAC MTI	1	2
Workshop Training for GME Cadets at MTI	35	23
Miscellaneous Training Expenses MTI	8	11
SS - leave encashment	(27)	24
Leave encashment on superannuation	1	10
Professional development allowance	1	1
Perks and LTA - cafeteria approach	42	79
Shore Officers Accommodation Perk Tax	-	1
Expenses new prms (net) hospitalisation	6	1
Basic pay	179	288
Dearness allowance	50	82
Contribution to PF	21	39
House rent allowance	32	48
Contribution to pension	21	39
Gratuity shore staff	11	-
S.staff medical expenses - hospitalisation officer	6	3
General insurance premium	2	8
S.staff travel expense	-	1
Maintenance and repairs hired flats	75	50
Municipal taxes & maint chgs own flats	73	189
Guest house expenses	2	2
Repairs to furniture & machinery ashore	10	16
Performance related pay	22	67
Maintenance charges shipping house	50	157
Maintenance charges powai complex	198	412
Canteen expenses at MTI	90	190
Maintenance charges MTI guesthouse	2	-
Electrical renovation expenses	5	-
Total	1,036	1,993

Note 23: Employee benefits expense

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Salaries	20	-
Retiral benefits	4	-
Total	24	-

Note 24: Finance Costs

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Interest on Lease Liability - Land	-	1
Total	-	1

Note 25: Depreciation and amortisation expense

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Depreciation on Buildings, Flats and Solar Plant	16	31
Depreciation on Furniture & Fixtures	13	32
Depreciation on Right of Use - Lease Land	5	13
Depreciation on Right of Use - Lease Land	-	-
Total	34	76

Note 26: Other expenses

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Professional fee filing fee etc	8	-
Accounting and other services fees-scil	159	313
Postage	-	-
Telephone charges	3	2
Rent offices	(1)	(1)
Electricity - Solar Plant	1	10
Bank charges	-	-
Unrealised forex gain / loss	285	1,900
Printed forms	-	-
Printing and stationery	1	1
Audit fee	-	-
Internal audit fees	-	-
Legal expenses	-	-
Office expenses	2	2
Water charges	11	19
AMC fire fighting system	25	1
Library Expenses	-	1
Maintenance charges - Kolkata office	8	2
Professional fees	25	1
Registration expenses	50	253
Maintenance charges - MTI	-	(4)
IT support and subscription charges	1	-
Contract Security Charges	379	-
Total	957	2,502

Note 26(a) : Details of payment to Auditors

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Payment to auditors		
Statutory auditors		
Audit fees	-	0.43
b) Certification Work		
c) Travelling & Out of Pocket Expenses		
Total	-	0.43

Note 27 : Income Taxes

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Tax Expenses	701	473
Total	701	473

Note 28 : Deferred Tax

Particulars	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Deferred tax amortisation	(316)	(2,273)

Continued from previous page

(f) The CMD of the company holds the position of Chairman and Managing Director in The Shipping Corporation of India

Note 33: Segment information**(a) Business Segments**

The Company is managed by the Board which is the chief decision maker. The Board has determined the operating segments for the purposes of allocating resources and assessing performance.

(I) MTI - MTI segment includes Maritime Training Institute.

(II) Others - Others segment includes Investment property and surplus funds received pursuant to demerger

(b) Geographical Segments

Presently, the Company's operations are confined in India.

(c) Earnings before Interest & Tax (EBIT)

Adjusted EBIT excludes discontinued operations and the effects of significant items of income and expenditure which may have an impact on the quality of earnings such as restructuring costs, impairments when the impairment is the result of an isolated, non-recurring event. It also excludes the effects of gains or losses on financial instruments.

Adjusted EBIT	As at 30 September 2023	As at 31 March 2023
MTI	(667)	(497)
Others	3,455	2,256
Total adjusted EBIT	2,788	1,759

Adjusted EBIT reconciles to profit before income tax as follows:

	As at 30 September 2023	As at 31 March 2023
Total adjusted EBIT	2,788	1,759
Finance costs :		
MTI	-	-
Others	-	1
Total Finance costs	-	1
Profit before income tax from operations	2,788	1,758

Depreciation included in adjusted EBIT

	As at 30 September 2023	As at 31 March 2023
MTI	28	64
Others	7	12
Total Depreciation included in adjusted EBIT	34	76

(d) Segment revenue

The segment revenue is measured in the same way as in the statement of profit or loss.

Segment	As at 30 September 2023			As at 31 March 2023		
	Total segment revenue	Inter segment revenue	Revenue from external customers	Total segment revenue	Inter segment revenue	Revenue from external customers
MTI	680	-	680	1,235	-	1,235
Others	4,159	-	4,159	5,095	-	5,095
Total Segment Revenue	4,839	-	4,839	6,330	-	6,330
Total segment revenue as per profit and loss account	4,839	-	4,839	6,330	-	6,330

(e) Segment assets

Segment	As at 30 September 2023		As at 31 March 2023	
	Segment assets	Addition to non-current assets	Segment assets	Addition to non-current assets
MTI	2,39,510	-	2,38,855	-
Others	1,07,721	-	1,03,792	-
Total segment assets	3,47,231	-	3,42,647	-
Total assets as per the balance sheet	3,47,231	-	3,42,647	-

(f) Segment liabilities

	As at 30 September 2023	As at 31 March 2023
MTI	1,551	(4,872)
Others	25,643	29,885
Total segment liabilities	27,194	25,013
Total liabilities as per the balance sheet	27,194	25,013

Note 34: Revenue from Contract with customers

The revenue from contracts with customers to the amounts disclosed as total revenue are as under:

	Half Year ended 30 September 2023	Year ended 31 March 2023
Revenue from Contract with Customers	853	1,250
Revenue from Other Sources		
Other income	3,986	5,080
Total Revenue	4,839	6,330

The disaggregation of Revenue from Contract with Customers is as under:

(A) Revenue from Contract with Customers - Segmentwise

	Half Year ended 30 September 2023	Year ended 31 March 2023
MTI	853	1,250
Others	3,986	5,080
Total Revenue	4,839	6,330

(B) On the basis of Timing of Revenue Recognition:

	Half Year Ended 30 September 2023			Year Ended 31 March 2023		
	At Point in time	At Point over time	Total	At Point in time	At Point over time	Total
MTI	-	853	853	-	1,250	1,250
Others	-	3,986	3,986	-	5,080	5,080
Total Revenue	-	4,839	4,839	-	6,330	6,330

Note 35: Lease

The Company as lessee has land, building. The right-of-use and lease liability are disclosed in the financial statements at note no 9 & 17 respectively. The Payments associated with short-term leases and leases of low-value assets are recognised on a straight-line basis as an expense in profit or loss.

The following table shows the effects of Leases in the Statement of the Profit and Loss in financial year ended 31 March 2023 and half year ended 30 September 2023:

Amounts recognised in profit and loss	30 September 2023	31 March 2023
Depreciation cost on right-of-use assets	0.11	0.21
Interest expenses (included in finance costs)	0.39	0.78
Total recognised in operating costs	0	1

OPERATING LEASE COMMITMENTS**(1) As a Lessee - Payments**

At the balance sheet date, the Company has the following contractual committed future minimum lease payables land, building in the aggregate and each of the following periods:

	30 September 2023	31 March 2023*
Not later than 1 year	0.81	0.81
Later than 1 year and not later than 5 years	3.22	3.22
Later than 5 Years	28.62	27.81

*The lease payables include both interest and principal cash flows.
The lease has varying terms and renewal rights.

Note : 36 Title deeds of Immovable Property not held in name of the Company as at 31 March 2023 and 30 September 2023

Title deeds of Immovable Property not held in the name of the Company as at 31 March 2023 and 30 September 2023

Description of item of property	Gross carrying value	Title deeds held in the name of	Whether title deed holder is a promoter, director or relative of promoter/director or employee of promoter/director	Property held since by demerged entity	Property held since*	Reason for not being held in the name of the company
Shipping House, Mumbai (Land)				1972		
Shipping House, Mumbai				1973		
Shipping House, Kolkata (Land)				1964		
Shipping House, Kolkata				1972		
MTI, Powai (Land)				1979		
MTI, Powai (Building)				1987		
MTI, Powai (Data Centre)				2009		
MTI, Powai (Sagar Gyan)				2015		
MTI, Powai (Flats) (16 flats)	0			1987		
SCI Malad Quarters (27 Flats)				1985		
Varuna Premises CHSL (1 Flat)				1975		
Rajhans CHSL (1 Flat)				1966		
Paradise Apts CHSL (1 Flat)				1972		
Anita CHSL (1 Flat)				1972		
Nav Darya Mahal CHSL (1 Flat)				1973		
Lands End CHSL (1 Flat)				1972		
Ashraya CHSL (4 Flats)				1965		
Shanaz CHSL (1 Flat)				1972		
Casablanca CHSL (3 Flats)			No	1973	01.04.2021	Transfer of title deeds are in process
Satnam CHSL (16 Flats)				1975		
Persipolis CHSL (2 Flats)				1985		
Nestle-1 Apartments (2 Flats)				1994		
Twin Tower Premises CHSL (5 Flats)				1977		
Asha Mahal Apts CHSL (1 Flat)				1973		
Tyabji Bagh CHSL (1 Flat)				1972		
Olympus CHSL (1 Flat)				1976		
Chitrakoot CHSL (2 Flats)				1969		
Vijay Laxmi CHSL (6 Flats)				1968		
New Gullistan CHSL (1 Flat)				1985		
Wood Lands CHSL (1 Flat)				1985		
Lotus Court Apartments (1 Flat)				1973		
Ajanta Ideal CHSL (1 Flat)				1985		
Colaba Kaveeta CHSL (1 Flat)				1985		
Harshvardhana CHSL (27 Flats)				1983		
Sundram Ill CHSL (17 Flats)				1986		
Chankya CHSL (6 Flats)				1981		
Feroze Apt CHSL (10 Flats)				1985		
Dutt Kutir (2 Flats)				1968		
Meghdoot Kolkata (13 Flats)				1968		
Monalisa Kolkata (2 Flats)				1969		

*The company was incorporated in November, 2021. However as per Demerger Scheme approved by MCA, all assets and liabilities are deemed to be transferred from 01.04.2021

Note: In respect of above properties, the written agreements are not on the traditional stamp papers, however, such agreements are written on green ledger papers and duly signed by the all concerned parties.

Note 37 :Relation with Struck Off Company

(All amounts in INR lakhs, unless otherwise stated)

Name of Struck Off Company	Nature of Transactions	Transactions during the year	Year ended 31 March 2023	Relationship with the Struck Off Company
SAIL SCI Shipping Company Pvt.Ltd.	Investment in Shares	-	10	Joint Venture

Name of Struck Off Company	Nature of Transactions	Transactions during the year	Half Year ended 30 September 2023	Relationship with the Struck Off Company
SAIL SCI Shipping Company Pvt.Ltd.	Investment in Shares	-	10	Joint Venture

Note 38 : Analytical Ratios

SR NO.	Ratio	Numerator	Denominator	UNITS	Half Year ended	As at 31	Variance
					30 September 2023	March 2023	
1.	Current Ratio (Current Assets/Current Liabilities)	Current Assets	Current Liabilities	Times	3.99	4.23	6.02
2.	Return on Equity (ROE) (Net Profits after taxes - Preference Dividend/Average Shareholder's Equity)	Net Profits after taxes less Preference Dividend	Average Shareholder's Equity	Percentage	0.75	1.13	50.67
3.	Net capital turnover ratio (Net Sales/Working Capital)	Net Sales	Working Capital	Times	0.01	0.02	100.00

Note 39

The figures of previous year have been regrouped or rearranged wherever necessary to conform to current years presentation as per Schedule III (Division II) to the Companies Act, 2013

The accompanying note no. 1 to 39 are an integral part of these Standalone Financial Statements.

As per our report of even date attached hereto

For and behalf of the Board of Directors

CA Nirmal Kumar Khetan
Partner, M No. 044687, M/s JKJS & Co. LLP
Firm Regn. No.: 121161W/W100195

Mr. Mohammad Firoz
Company Secretary
Capt. B. K. Tyagi
Chairman & Managing Director
DIN - 08966904

Ms. Laxmi Kamath
Chief Financial Officer
Sh. Rajiv Jalota
Director
DIN - 00152021

Mumbai, Dated: 10.11.2023

L. Change in accounting policies in the last three years and their effect on profits and reserves

There is no change in accounting policies of the company in the last three years.

M. Summary table of contingent liabilities as disclosed in the restated financial statements

A bank guarantee amounting to INR 6,46,387/- (raised through Bank of India) is given on 20.12.2022 to Mahanagar Gas Limited for laying and commissioning of PNG line for SCI MTI Canteen in the Commercial (Non Domestic Exemption Category) shall be transferred to the Company.

N. Summary table of related party transactions since incorporation as disclosed in the restated financial statements

(Amount in INR Lakhs unless otherwise stated)

1.	Nature of Transactions	Year Ended	Year Ended	Year Ended	Half Year Ended
		31 March 2022	31 March 2022	31 March 2023	30 September, 2023
		Before Demerger	After Demerger		
a.	Interest Income due from SCI	0	582	5080	315
b.	Other Income due from SCI	0	652	1235	463
c.	Revenue Expenses incurred by SCI and payable by SCILAL	0.14	800	2267	1,846
d.	Capital expenses incurred by SCI for buildings	0	70	106	122
2.	Outstanding Balances	Year Ended 31 March 2022	Year Ended 31 March 2022	Year Ended 31 March 2023	Half Year Ended 30 September, 2023
		Before Demerger	After Demerger		
	Receivable from SCI	(0.14)	366	280	1,770

O. Details of other group companies including their capital structure and financial statements

Not Applicable

P. Internal Risk Factors**1. Legal proceedings by and against involving our Company, Promoter and Directors.**

As on the date there are no outstanding legal proceedings by and against involving Promoter and Directors which are pending at different levels of adjudication before various courts, tribunals, enquiry officers, tax authorities and appellate authorities.

2. Our Company is in the process of complying with the Corporate Governance provisions as stated under the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Our Company is under the administrative control of Ministry of Ports, Shipping and Waterways (MoPSW). Hence the appointment of Directors on the Board of the Company will be made by MoPSW, for which the Company has already written to MoPSW for appointment of requisite Directors on the Board to seek listing on Stock Exchanges as that is the only option available to the Company. MoPSW has issued DO No. SS-11025/1/2022-SU dated 25.01.2024 for appointment of CMD, Director (Finance) and Director (P&A) of SCI on co-terminus basis and restructuring of the number of Government Nominee Directors on the Board of SCILAL, however the appointment of Independent directors is still under active consideration of Ministry. Currently, there is no Independent Director on the board of SCILAL. Once the Independent Directors are appointed by the MoPSW, the Company will be in the position to form the requisite Committees as per the requirements as stipulated under SEBI (LODR) Regulations, 2015 including Corporate Governance Requirements. Further, an application seeking exemption from the Strict Compliance from provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 was submitted to SEBI on 13.02.2024 and subsequently, SEBI granted the relaxation vide letter no. SEBI/HO/CFD/RAC-DIL2/P/OW/2024/8009/1 dated February 29, 2024 for the limited purpose of the listing of the shares of SCILAL. There can be no assurance that such delay in compliances will not expose our Company to further fines and proceedings by regulatory bodies.

3. Our Company has in the past made delayed filings with the RoC for certain corporate actions.

Our Company has made a delay in filing Form SH-7 (for the increase in authorized share capital of the Company pursuant to the Scheme) and DIR-12 (for Cessation of Government Nominee Director), within the time prescribed under the Companies Act, 2013 due to technical glitch at the MCA V3 portal. Subsequently, filing of IEPF-4 (Statement of shares transferred to the Investor Education and Protection Fund) also got delayed. While we have paid the requisite additional fees as prescribed under Companies Act, 2013 at the time of the delayed filing, there can be no assurance that such delayed filing in the past will not expose our Company to further fines and proceedings by regulatory bodies. Further, there can be no assurance that such delayed reporting will not occur in the future.

4. We are heavily dependent on our Promoter, Directors and Key Managerial Personnel for the continued success of our business through their continuing services and strategic guidance and support.

Our success heavily depends upon the continued services of our Directors who are appointed by MoPSW (our administrative Ministry). Key managerial personnel, along with support of our Promoter. We also depend significantly on our Key Managerial Persons for executing our day-to-day activities. The loss of any of our Promoter, Directors and Key Management Personnel, or failure to recruit suitable or comparable replacements, could have an adverse effect on us. The loss of service of the Directors and other senior management could seriously impair the ability to continue to manage and expand the business efficiently. If we are unable to retain qualified employees at a reasonable cost, we may be unable to execute our growth strategy.

5. Inability to maintain adequate internal controls may affect our ability to effectively manage our operations, resulting in errors or information lapses.

As we continue to expand, our success depends on our ability to effectively utilize our resources and maintain internal controls. We may need to modify and improve our financial and management control processes, reporting systems and procedures and other internal controls and compliance procedures to meet our evolving business needs. Our efforts in improving our internal control systems may not result in eliminating all risks.

6. If we are unable to source business opportunities effectively, we may not achieve our financial objectives.

Our ability to achieve our financial objectives will depend on our ability to identify, evaluate and accomplish business opportunities. To grow our business, we will need to hire, train, supervise and manage new employees and to implement systems capable of effectively accommodating our growth. However, we cannot assure you that any such employees will contribute to the success of our business or that we will implement such systems effectively. Our failure to source business opportunities effectively could have a material adverse effect on our business, financial condition and results of operations. It is also possible that the strategies used by us in the future may be different from those presently in use. No assurance can be given that our analysis of market and other data or the strategies we use or plans in future to use will be successful under various market conditions.

7. Our ability to pay dividends in the future will depend upon our future earnings, financial condition, cash flows, working capital requirements, capital expenditure and restrictive covenants in our financing arrangements.

We may retain all our future earnings, if any, for use in the operations and expansion of our business. As a result, we may not declare dividends in the foreseeable future. Any future determination as to the declaration and payment of dividends will be at the discretion of our Board of Directors and will depend on factors that our Board of Directors deem relevant, including regulation for declaration of dividend eg. Companies declaration rules / DIPAM and among others, our results of operations, financial condition, cash requirements, business prospects and any other financing arrangements. Pursuant to demerger, the net of Assets and Liabilities after the issuance of Equity Share Capital and accounting of Retained earnings as received from the demerged company (The SCI Ltd), the balance is being transferred to Capital Reserve. As per guidelines dated 27.05.2016 issued by Department of Investment and Public Asset Management (DIPAM), MOF, GOI in respect of dividend, bonus shares, etc. the Company has an obligation to comply these guidelines. However, the company shall take into consideration and be guided by the provisions of the Companies Act 2013, Companies (Declaration and Payment of Dividend) Rules, 2014 and Guidance Note on Dividend & Secretarial Standard 3 (SS3) for taking necessary action appropriate and deemed fit in the circumstances.

Q. Outstanding litigations and defaults of the transferee entity, promoters, directors or any of the group companies

A summary of pending criminal proceedings, taxation proceedings, actions taken by statutory or regulatory authorities and other material litigation proceedings involving us, our Directors, our Promoters and our Group Companies is set out below:

Sl. No	Name of the entity	Criminal proceedings	Tax proceedings	Statutory/ Regulatory proceedings	Material civil litigation	Aggregate amount involved
--------	--------------------	----------------------	-----------------	-----------------------------------	---------------------------	---------------------------

Continued from previous page

2. Writ Petition No. 2138 of 2022 - Bombay High Court - SCI Officer Association (SCIOA) Vs (i) Union of India through its Secretary; (ii) DIPAM through its Secretary; (iii) Ministry of Ports, Shipping and Waterways through its Secretary; (iv) The Shipping Corporation of India through its CMD and (v) The Shipping Corporation of India Land and Assets Limited through its CMD - SCIOA filed case seeking intervention of the High Court for disclosure of contents of Share Purchase Agreement (SPA) shared with prospective bidders by DIPAM, to the extent to which it affects future service conditions of the members of SCIOA. SCI-LAL is a formal party, as no specific relief sought against SCI-LAL. The petition was disposed of vide an order dated 20th July, 2023.

R. Regulatory Action, if any - disciplinary action taken by SEBI or Stock Exchange against the Promoters in last 5 financial years: Nil

S. Brief details of outstanding criminal proceedings against the Promoters: Nil

T. Particulars of high, low and average prices of the shares of the listed transferor entity during the preceding three years:

BSE:

Fiscal Year	High Price (₹)	Date of High Price	Volume on date of High Price (No. of Equity Shares)	Low Price (₹)	Date of Low Price	Volume on date of Low Price (No. of Equity Shares)	Average Market Price of the Equity Shares for the year (₹)
22-23	151.3	20-Dec-22	13,56,036	86	22-Jun-22	2,29,691	121.81
21-22	160.2	02-Dec-21	6,28,224	93.1	23-Aug-21	1,76,863	120.68
20-21	134.6	04-Mar-21	11,37,981	35.65	03-Apr-20	77,720	60.30

NSE:

Fiscal Year	High Price (₹)	Date of High Price	Volume on date of High Price (No. of Equity Shares)	Low Price (₹)	Date of Low Price	Volume on date of Low Price (No. of Equity Shares)	Average Market Price of the Equity Shares for the year (₹)
22-23	151.4	20-Dec-22	1,80,20,118	85.6	22-Jun-22	20,49,989	121.96
21-22	160.2	02-Dec-21	88,56,579	93.15	23-Aug-21	11,70,192	120.72
20-21	134.65	04-Mar-21	2,00,68,347	35.5	03-Apr-20	5,24,173	66.31

U. Any material development after the date of the balance sheet:

1. Our Company was granted an exemption from the strict compliance of certain Corporate Governance requirements under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 by the SEBI vide a letter no. SEBI/HO/CFD/RAC-DIL2/P/OW/2024/8009/1 dated February 29, 2024 for the limited purpose of the listing of the shares of SCILAL.

2. MoPSW vide its OM No SS-11025/1/2022-SU dated 19.12.2023, informed that, with the approval of Competent Authority in MoPSW, Shipping Corporation of India Land and Assets Limited (SCILAL) has been conferred Schedule 'C' status with immediate effect and until further order.

3. Our Company received In-Principle approval from both BSE and NSE vide letter no. DCSI/AM/SCI/PI/3065/2023-24 dated February 12, 2024 and letter no. NSE/LIST/97 dated February 16, 2024 respectively and was granted an exemption from the application of Rule 19(2) (b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957 by the SEBI vide the letter no. SEBI/HO/CFD/DCR/RAC-2/P/OW/2024/8140/1 dated March 1, 2024.

For and on behalf of the Shipping Corporation of India Land and Assets Limited

Sd/-
Capt. B. K. Tyagi
Chairman & Managing Director

Sd/-
Ms. Laxmi Kamath
Chief Financial Officer

Sd/-
Shri Mohammad Firoz
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai, Date : 13.03.2024

ZEN TECHNOLOGIES LIMITED

Regd. Off: B-42, Industrial Estate, Sanathnagar, Hyderabad-500018, Telangana, INDIA
Phone: +91 40 23814894, Fax: +91 40 23813694 | Email id: cosec@zentechologies.com
Website: www.zentechologies.com | CIN: L72200TG1993PLC015939

NOTICE OF POSTAL BALLOT ("the Notice") AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given to the members of Zen Technologies Limited ("the Company"), pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") read with the Circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), seeking approval(s) by way of postal ballot through remote e-voting in respect of resolution as set out in the postal ballot notice dated February 24, 2024. The details of postal ballot are as given below:

Cut-off date to determine eligibility for voting	Friday, March 8, 2024
Date of dispatch of notice	Wednesday, March 13, 2024, through electronic means*
E-voting service provider	Kfint Technologies Limited ("Kfint")
Website of the service provider (Kfint) for e-voting	https://evoting.kfintech.com/
E-voting period	From 9:00 a.m. (IST) on Thursday, March 14, 2024 to 5:00 p.m. (IST) on Friday, April 12, 2024
Date of announcement of results	Before 5:00 p.m. (IST) on Tuesday, April 16, 2024
Scrutinizer for e-ballot	Mr. D S Rao, Practising Company Secretary
Name, designation, postal mail id and phone no. of the person responsible to address the grievance in connection with e-voting facility	Mr. Mohammed Shanooor - Kfint Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad- 500 032, Telangana, India. Phone No. + 91 40 67 16 16 30 Mr. M. Raghavendra Prasad, Company Secretary and Compliance Officer, Zen Technologies Limited. Tel: 040-23813281; e-mail: cosec@zentechologies.com

*Pursuant to MCA circulars, the notice together with explanatory statement thereto is being sent only through electronic means to the eligible members of the Company who have registered their e-mail IDs with depository/ the Company and the same is also made available on the websites of the Company at https://www.zentechologies.com/ general-meeting-notices and the Stock Exchanges (i.e., BSE and NSE).

By Order of the Board
For Zen Technologies Limited
Sd/-
M. Raghavendra Prasad
Company Secretary and Compliance Officer
Tel. No. A41798

Place: Hyderabad
Date : March 13, 2024

HAP HATSUN AGRO PRODUCT LIMITED

CIN: L15499TN1986PLC012747

Registered Office: No. 41 (49), Janakiram Colony Main Road, Janakiram Colony, Arumbakkam, Chennai - 600 106.
Phone: +91 44 4365 9999 Fax:+91 44 4365 9998.

Corporate Office: Plot No.14, TNHB, TN Housing Board 'A' Road, Sholinganallur, Chennai - 600 119.
Phone: +91 44 2450 1622 Fax: +91 44 2450 1422. Email: secretarial@hap.in Website: www.hap.in

NOTICE

SUB: Transfer of Unclaimed Dividends and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

This Notice is published pursuant to Rule 6 (3) (a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 (the Rules) read with Section 124 (6) of the Companies Act, 2013 (The ACT) notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time.

The Rules interalia contain provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to the DEMAT Account of Investor Education and Protection Fund Authority (herein after referred to as "Authority")

In compliance with the requirements set out in the Rules, the Company shall send individual notices to the concerned shareholder (s) at their latest available address as per the Company's / RTA's records, that, their shares and dividends unclaimed by them are liable to be transferred to the Authority under the said Rules within the stipulated time.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to DEMAT account of the Authority on its website at www.hap.in.

The concerned shareholder (s) holding shares in physical forms and whose shares are liable to be transferred to the Authority may note that the Company would be issuing duplicate share certificate (s) in lieu of the original share certificate (s) held by them for the purpose of transfer of shares as per Rules and upon such issue, the original share certificate (s) which stand registered in their names will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate (s) by the Company for the purpose of transfer of shares to the DEMAT Account of the Authority by the due date as per procedure stipulated in the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned share holders by June 03, 2024 or such other date as may be extended, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares and unclaimed dividend to the Authority by the due date as per procedures stipulated in the Rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from Authority after following the procedure prescribed by the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Share Transfer Agent at Integrated Registry Management Services Private Limited, No.30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleshwaram, Bangalore - 560 003 Tel: (080) 2346 08 15 to 818 Fax: (080) 2346 08 19 Email ID: gopi@integratedindia.in.

For HATSUN AGRO PRODUCT LIMITED

Place: Chennai
Date: March 13, 2024.

Sd/-
G. Somasundaram
Company Secretary & Compliance Officer.

VEDANTA LIMITED
CIN: L13209MH1965PLC291394
Regd. Office: 1st Floor, 'C' Wing, Unit 103, Ahmedabad Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093
Phone No.: +91-22 6643 4500; Fax: +91-22 6643 4530
Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.sect@vedanta.co.in

NOTICE
NOTICE is hereby given that the following Share Certificates of face value Re. 1/- of the Company as per details given hereunder have been reported LOST/MISPLACED and if NO OBJECTION is received within 15 days from the date of publication of this Notice, we shall consider issuance of DUPLICATED Share Certificate thereof:

S. No.	Name of Shareholder(s)	Folio No.	Shares	Distinctive Nos.		Certificate No.
				From	To	
1	M Leelavathy	M 007714	80	392137411	392137450	819968
2	Mrs. Anuradha Vittal Shenoy	A 001726	2080	785757611	785757650	816595
	778938041			778939080		
3	Anuradha Vittal Shenoy	SGL102450	364	864804704	864805067	830836
	Mr. Udayvar Vittal Shenoy			864800296	864800495	
4	Mr. Pushkar Singh Bhandari	SGL115551	200	864800296	864800495	830827
5	Rahul Kishore	SGL116798	56	863000284	863000339	825893
	Ritu Raizada			390580701	390584020	
6	Hermes Berfeto Pereira	SGL101696	7840	784200301	784204220	818914

For Vedanta Limited
Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

Place: New Delhi
Date: March 14, 2024

GLOBE TEXTILES (INDIA) LIMITED
Corporate Identification Number: L65910GJ1995PLC027673
Registered Office: Plot No. 38 to 41, Ahmedabad Apparel Park, GDC Khokhra, Ahmedabad, Gujarat - 380 008
Telephone: +91-079 - 2293 1881 to 1885; Email id: cs@globetextiles.net
Website: https://globetextiles.net/ ; Contact Person: Mr. Faruk Diwan, Company Secretary

PROMOTERS: MR. BHAVIN SURYAKANT PARIKH AND MR. BHAVIK SURYAKANT PARIKH
INDIA OF LIMITED 15,11,41,500 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 2/- EACH ("EQUITY SHARES") OF GLOBE TEXTILES (INDIA) LIMITED FOR CASH AT A PRICE OF RS. 3/- PER EQUITY SHARE INCLUDING SHARE PREMIUM OF RS. 1/- PER EQUITY SHARE ("ISSUE PRICE"), AGGREGATING UP TO RS. 49,00,00,000/- ON A RIGHTS BASIS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 1 RIGHT EQUITY SHARE FOR EVERY 1 FULLY PAID-UP EQUITY SHARE HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY ON THE RECORD DATE, I.E., FRIDAY 23RD FEBRUARY 2024. THE ISSUE PRICE IS 1.5 TIMES OF FACE VALUE OF THE EQUITY SHARES.

ISSUE CLOSING DATE (OLD) FRIDAY, MARCH 15, 2024
ISSUE CLOSING DATE (NEW) WEDNESDAY, MARCH 20, 2024

RIGHTS ISSUE PERIOD EXTENDED

ASBA* Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!! *Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below.

Please note that in accordance with provisions of applicable circulars issued by SEBI, all OIBs, Non-Institutional Investors and Retail Individual Investors complying with the eligibility conditions prescribed by SEBI, shall only invest in the Issue through ASBA process, unless otherwise permitted by regulatory authorities or under applicable law. Accordingly, all Eligible Equity Shareholders who (a) hold Equity Shares in dematerialized form, (b) have not renounced their Rights Entitlement in part or in full, and (c) are not Renounees, shall use the ASBA process to make an application in the Issue. Eligible Equity Shareholders who have renounced their Rights Entitlement in part, Renounees and Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form are not eligible ASBA Investors and must apply for Rights Equity Shares only through the non-ASBA process, irrespective of the application amounts/applicant category. ASBA Investors should note that the ASBA process involves application procedures that may be different from the procedure applicable to non-ASBA process. ASBA Investors should carefully read the provisions applicable to such applications before making their application through the ASBA process. For details, see "Terms of the Issue - Procedure for Application" on page 169 of the Letter of Offer. This is to inform the Eligible Shareholders of the Company that the date of closure of the Rights Issue, which opened on Wednesday, 6th March, 2024 and scheduled to close on Friday, 15th March, 2024 has now been extended by the Company from Friday, 15th March, 2024 to Wednesday, 20th March, 2024, vide the Board Meeting dated 13th March, 2024 in order to provide an opportunity to shareholders to exercise their rights in the Rights Issue. Accordingly the last date of submission of the duly filled in CAF (along with the amount payable on application) is Wednesday, 20th March, 2024. Equity Shareholders of the Company who are entitled to apply for the Rights Issue as mentioned above are requested to take note of the issue closing date as Wednesday, 20th March, 2024. Accordingly there is no change in the LOF, CAF and ALOF dated 19th February, 2024 except for modification in the issue closing date; resultant change in indicative time table of post issue activities on account of extension of issue closing date published in the advertisement dated Monday, 4th March, 2024 which appeared in newspapers on Tuesday, 5th March, 2024.

For: Globe Textiles (India) Limited
On behalf of the Board of Directors
Sd/-
Faruk Diwan
Company Secretary

Date: 13th March, 2024
Place: Ahmedabad

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No.: WRD/KWA-CESR/TR/3288/2024_5_1/1
Jal Jeevan Mission - Construction of 50000L Sump cum Booster Pump House and providing Water supply facilities at Koolappally in Kanjirappally Pt and Chirakkadavu - Package 2-Construction of 5.25 LK OHSR at Ponkunnam and 2 LLOHSR at GH Kanjirappally- General Civil Work, EMD: Rs. 2,00,000/-, Tender fee: Rs. 11025/- (1985), Last Date for submitting Tender : 02-04-2024 03:00pm, Phone : 0481 2562745, Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in
Superintending Engineer
PH Circle Kottayam

KWA-JB-GL-6-2613-2023-24

SBI

Information Security Department, State Bank of India,
Global IT- Centre, Sec-11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614

REQUEST FOR PROPOSAL (RFP - 1060)

RFP No. SBI/GITC/ISD/2023-24/ISO/39 Dated: 14.03.2024

Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for Engaging competent Twenty-Five (25) resources for Infrastructure Security Managed Services to work in Bank's environment for a period of one year, extendable on same terms and conditions for State bank of India (SBI). For details, please visit 'Procurement News' at https://bank.sbi and https://etender.sbi/

Last Date and time for Submission of Pre-Qualification Documents: 21.03.2024 upto 17:00Hrs

Commencement of download of RFP: From 22.03.2024 at 18:00hrs
Last date and time for submission of bids: 22.04.2024 upto 15:00hrs

Place: Navi Mumbai Deputy General Manager (Cyber Security)
Date: 14.03.2024 Information Security Department

VINTAGE COFFEE AND BEVERAGES LIMITED

Regd Off: 202, Oxford Plaza, 9-1-129/1, SD Road, Secunderabad-500003, Telangana
CIN: L15100TG1980PLC161210

CORRIGENDUM TO NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EOGM)
An Extra-Ordinary General Meeting ("EOGM") of the Members of Vintage Coffee and Beverages Limited [The Company] is scheduled to be held on Monday, March 18, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM).

The Notice of the EOGM was dispatched to the Shareholders of the Company on 23rd February 2024, in due compliance with the provisions of the Companies Act, 2013, and rules made thereunder, read with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.

This Corrigendum is being issued to give notice to amend/provide additional details as mentioned herein. Pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with the MCA Circulars.

In the Explanatory Statement Item Number 2, point number 19(30) is modified to state the following:

19. Identity of proposed allottees (including natural persons who are the ultimate beneficial owners of equity shares proposed to be allotted and/or who ultimately control), the percentage (%) of Post Preferential Issue Capital that may be held by them and Change in Control, if any, consequent to the Preferential issue and the Current and proposed status of the allottee(s) post preferential issues namely, promoter or non-promoter:

Sr. No.	Name of the proposed allottee	Pre-issue Category	Name of the natural persons who are the ultimate beneficial owners	Pre-issue Holding*		No. of Equity Shares to be issued	Shareholding post allotment of Equity Shares*		Post-issue Category
				No. of Equity Shares	% of Holding		No. of Equity Shares	% of Holding	
30	Plot Consultants Private Limited	Non-Promoter	Bhavya Lakhani	-	-	1,50,000	1,50,000	0.12	Non-Promoter

* The post-issue shareholding as shown above is calculated assuming full subscription and allotment of the equity shares & warrants & full conversion of warrants into Equity shares

Accordingly, all concerned, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities, regulators, and all other registered persons are requested to take note of the above changes.

All other contents of the EOGM Notice, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged.

This Corrigendum is also being published in the English Language & Regional Language and will also be made available on website of the Stock Exchange i.e. BSE Limited and on the website of the Company at https://vclb.coffee/products/intel/inf and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Please Note: - This Corrigendum to the EOGM Notice shall form an integral part of the EOGM Notice, which has already been circulated to the Shareholders of the Company and on and from the date hereof, the EOGM Notice shall have to be read in conjunction with this Corrigendum.

- Capitalized words and expressions used but not defined herein shall have the same meaning as assigned to them in the EOGM Notice.

For and on behalf of the Board
For Vintage Coffee and Beverages Limited
Sd/-
Balakrishna Tati
Chairman and Managing Director
DIN: 02181995

Place: Secunderabad
Date: 12th March 2024

VISHWATMAK JANGLI MAHARAJ ASHRAM TRUST,

Kokamthan & its Branches

Tender Notice**Hardware & Software Material**

Sealed tenders are invited by Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust & its branches for the purchase of the following items:

Tender No.	Material Descriptions	Approx. Qty.	Approximate Cost
1.	Educational Lock Tablet	2000	3,20,00,000
2.	E-Learning Hardware & Software	612	1,47,20,000
3.	New Computer Purchase	80	52,83,000
4.	Networking Material	1521	22,33,500
5.	Computer Maintenance tools	816	1,38,800
6.	Computer Hardware Material	3936	29,67,450
7.	Printer & Copier Machine	Printer 150, copier 18	8,55,000
8.	CCTV cameras & other Hardware Materials	938	10,95,280
Total		10,021	5,94,93,030

Suppliers or service providers are requested to fill a separate form for each tender. The form fee and registration fee are non-refundable.

Registration and Form Submission Process:
1. Online and offline modes are available.
2. For detailed information, visit our official website:

www.atmamalikonline.com

Important Dates:

1. Last date for form submission: 23/03/2024
2. Opening of Tenders: 27/03/2024 & 28/03/2024

Note:

1. Late tenders will not be considered.
2. The Trust reserves the right completing or Cancelling Tender Process.
3. Term & Condition about tender process are published on our official website.

www.atmamalikonline.com

President/General Secretary

Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust, Kokamthan
Shirdi-kopargaon Road, Tal kopargaon,
Post Jeur Kumbhari, Dist. Ahmednagar (MH)-423601, India
Mob: 9922827612, 9850960036, 8308468441

ADESHWAR MEDITEX LIMITED

Registered Office: Gala 111 Lokendra, Marol Nohori Road, Andheri East, Marol Naka, Mumbai, Maharashtra, India, 400059. Tel. No. +91-22-22674137; E-mail: adeshwarmeditex@gmail.com; compliance@adeshwarmeditex.com; Website: www.adeshwarmeditex.com; CIN: L52290MH2007PL169544

Recommendation of the Independent Director Committee ("IDC") of Adeshwar Meditex Limited ("Target Company") in relation to the Open Offer ("Offer") made by Dr. K. Nagaraja Rao ("Acquirer 1"), Mr. Abhinandan N ("Acquirer 2") along with Ms. B.D Chavan and Mr. Satish R Chudekar ("Persons Acting In Concert" or "PAC") to the Public Shareholders of the Target Company ("Shareholders") under Regulations 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and Subsequent Amendments thereto ("SEBI (SAST) Regulations, 2011").

Sl. No.	Date	Details of the Offer pertaining to TC	Details of the Offer pertaining to TC
1.	March, 14 2024		
2.	Name of the Target Company (TC)	ADESHWAR MEDITEX LIMITED	
3.	Details of the Offer pertaining to TC	Open Offer for Acquisition of upto 37,52,171 (Thirty Seven Lakh Fifty Two Thousand One Hundred And Seventy One) fully paid-up equity shares of Face Value of ₹ 10/- (Rupees Ten Only) each ("Offer Shares") representing 26.00% of the Voting Share Capital of Adeshwar Meditex Limited ("Target Company") at a Price of ₹ 20.72/- (Twenty Rupees and Seventy Two Paise Only) per Equity Share from the Public Shareholders of the Target Company, by Dr. K. Nagaraja Rao ("Acquirer 1") and Mr. Abhinandan N ("Acquirer 2") ("Acquirer 1" and "Acquirer 2" hereinafter Collectively Referred To As "Acquirers") along with Ms. B.D Chavan and Mr. Satish R Chudekar ("Persons deemed to be Acting In Concert" or "PAC")	None of the IDC members have traded in the Equity Shares of Target Company since their appointment.
4.	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	1. Dr. K. Nagaraja Rao ("Acquirer 1") and 2. Mr. Abhinandan N ("Acquirer 2") 3. Ms. B.D Chavan (PAC) 4 and 4. Mr. Satish R Chudekar (PAC 2)	None of the IDC members has any relationship with the Acquirer at present.
5.	Name of the Manager to the offer	Kunjavri Fintstock Private Limited	
6.	Members of the Committee of Independent Directors (Please indicate the chairperson of the Committee separately)	chairperson - P.	

चुनाव आयुक्तों की नियुक्ति को लेकर चयन समिति की बैठक आज

नई दिल्ली, 13 मार्च (ब्यूरो)।

निर्वाचन आयोग में दो चुनाव आयुक्तों के खाली पदों पर नियुक्ति को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में चयन समिति की बैठक गुरुवार को आयोजित की जाएगी। इससे पहले कानून मंत्री अर्जुन राम मेघवाल की अध्यक्षता वाली खोज समिति की बुधवार शाम को बैठक हुई। इसमें पांच उम्मीदवारों की सूची तैयार करने पर विचार-विमर्श किया गया।

नए कानून के तहत चयन समिति के सदस्यों में प्रधानमंत्री, एक केंद्रीय मंत्री और विपक्ष के नेता शामिल हैं। यह समिति खाली पड़े चुनाव आयुक्त के पदों पर नियुक्ति के लिए सही उम्मीदवार का चयन करेगी। चयन समिति को खोज समिति की ओर से नामों की एक सूची भेजी जाती है। हालांकि, कानून-सदस्यीय चयन समिति को ऐसे व्यक्ति को नियुक्त करने की शक्ति भी देता है, जिसकी सिफारिश खोज समिति ने नहीं की हो।

यादिका पर कल होगी सुप्रीम कोर्ट में सुनवाई

पेज 18

एसबीआइ ने सुप्रीम कोर्ट में हलफनामा दायर कर कहा बाईस हजार दो सौ सत्रह चुनावी बांड खरीदे गए

जनसत्ता ब्यूरो

नई दिल्ली, 13 मार्च।

भारतीय स्टेट बैंक (एसबीआइ) ने बुधवार को सुप्रीम कोर्ट को बताया कि एक अप्रैल, 2019 से 15 फरवरी, 2024 के बीच कुल 22,217 चुनावी बांड जारी किए गए। इनमें से राजनीतिक दलों की ओर से 22,030 बांड को भुनाया गया। शेष 187 बांड को भुनाकर इसकी राशि को नियमों के तहत प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष में जमा कराया गया है। एसबीआइ ने अदालत में हलफनामा दायर कर यह जानकारी दी है।

एसबीआइ के चेयरमैन दिनेश कुमार को ओर से दाखिल हलफनामा में कहा है कि चुनावी बांड मामले में सुप्रीम कोर्ट के निर्देशानुसार योजना से जुड़ा पूरा ब्योरा निर्वाचन आयोग को सौंप दिया गया है। यह ब्योरा दो पीडीएफ फाइल में दिया गया है, जोकि बाकी पेज 8 पर



उचित समय पर बांड का ब्योरा बताएंगे : सीईसी

'जम्मू-कश्मीर में लोस के साथ विस चुनाव के लिए तैयार'

मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार ने कहा कि निर्वाचन आयोग जम्मू-कश्मीर में लोकसभा के साथ-साथ विधानसभा के चुनाव कराने के लिए पूरी तरह से तैयार है। हालांकि परिस्थितियों की पूर्ण समीक्षा के बाद इस पर फैसला किया जाएगा। 85 वर्ष से अधिक उम्र के लोगों को जम्मू-कश्मीर में घर पर मतदान की सुविधा प्रदान की जाएगी।

राष्ट्रपति को पत्र : सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन ने निंदा की

सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन (एससीबीए) ने अपने अध्यक्ष आदिश सी अग्रवाल की ओर से राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को लिखे चुनावी बांड से संबंधित पत्र में शामिल विचारों की निंदा की है। इस पत्र में चुनावी बांड योजना मामले में शीर्ष अदालत के फैसले पर राष्ट्रपति से संदर्भ लेने का आग्रह किया गया है। अग्रवाल के विचारों से खुद को अलग करते हुए बार निकाय की कार्यकारी समिति ने अपने प्रस्ताव में यह स्पष्ट किया है कि समिति के सदस्यों ने न तो एससीबीए अध्यक्ष को पत्र लिखने के लिए अधिकृत किया और न ही वे इस पत्र में व्यक्ति विचारों का समर्थन करते हैं।

राष्ट्रपति को पत्र : सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन ने निंदा की

सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन (एससीबीए) ने अपने अध्यक्ष आदिश सी अग्रवाल की ओर से राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को लिखे चुनावी बांड से संबंधित पत्र में शामिल विचारों की निंदा की है। इस पत्र में चुनावी बांड योजना मामले में शीर्ष अदालत के फैसले पर राष्ट्रपति से संदर्भ लेने का आग्रह किया गया है। अग्रवाल के विचारों से खुद को अलग करते हुए बार निकाय की कार्यकारी समिति ने अपने प्रस्ताव में यह स्पष्ट किया है कि समिति के सदस्यों ने न तो एससीबीए अध्यक्ष को पत्र लिखने के लिए अधिकृत किया और न ही वे इस पत्र में व्यक्ति विचारों का समर्थन करते हैं।

शेयर सूचकांक 906 अंक लुढ़का, निवेशकों को 13.47 लाख करोड़ का नुकसान

जनसत्ता ब्यूरो

नई दिल्ली, 13 मार्च।

स्थानीय शेयर बाजारों में बुधवार को बड़ी गिरावट आई और बीएसई सेंसेक्स 900 अंक से अधिक का गोता लगाते हुए 73,000 अंक के स्तर से नीचे आ गया। छोटी एवं मझौली कंपनियों के सूचकांकों में तीव्र गिरावट के बीच चौतरफा लिवाली से बाजार नुकसान में रहा। भारी बिकवाली के बीच बुधवार को निवेशकों के 13.47 लाख करोड़ रुपए डूब गए।

बीएसई का 30 शेयरों वाला सेंसेक्स 900 अंक से अधिक टूट गया। बीएसई का 30 शेयरों वाला सेंसेक्स 906.07 अंक यानी 1.23 फीसद गिरकर 72,761.89 पर बंद हुआ। कारोबार दौरान यह 1,152.25 अंक तक टूट गया था। इसके साथ बीएसई पर सूचीबद्ध कंपनियों का बाजार पूंजीकरण (एमकैप) 13,47,822.84 करोड़ रुपए घटकर 3,72,16,602.67 करोड़ रुपए रह गया।

विक्षेपकों ने कहा कि इसके अलावा बिजली, ऊर्जा तथा धातु शेयरों में नुकसान तथा विदेशी संस्थागत निवेशकों की हाल की बिकवाली से बाजार नीचे आया। बाजार में प्रमुख सूचकांकों - सेंसेक्स और एनएसई निफ्टी की शुरुआत बढ़त के साथ हुई। लेकिन दोपहर के कारोबार में बिकवाली दबाव से सभी खंडवार सूचकांक नुकसान में रहे।

तीस शेयरों पर आधारित सेंसेक्स 906.07 अंक यानी 1.23 फीसद की गिरावट के साथ 72,761.89 अंक पर बंद हुआ। कारोबार के दौरान एक समय यह 1,152.25 अंक तक लुढ़क गया था। पचास शेयरों पर आधारित नेशनल स्टॉक एक्सचेंज का निफ्टी 338 अंक यानी 1.51 फीसद की गिरावट के साथ 21,997.70 अंक पर बंद हुआ। सेंसेक्स के शेयरों में पावर ग्रिड में सर्वाधिक सात फीसद से अधिक की गिरावट आई। इसके अलावा एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, जोएसडब्ल्यू स्टील, भारती एयरटेल, टाइटन, रिलायंस इंडस्ट्रीज और हिंदुस्तान

भाजपा की 72 उम्मीदवारों की दूसरी सूची जारी गडकरी, गोयल और खट्टर के नाम

जनसत्ता ब्यूरो नई दिल्ली, 13 मार्च।

भारतीय जनता पार्टी (भाजपा) ने बुधवार को लोकसभा चुनाव के लिए 72 उम्मीदवारों की दूसरी सूची जारी की। इसमें केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी व अनुराग सिंह ठाकुर और पूर्व मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, त्रिवेन्द्र सिंह रावत और बसवराज बोम्मई के नाम शामिल हैं।

गडकरी एक बार फिर नागपुर से चुनाव लड़ेंगे, जबकि गोयल मुंबई (उत्तर) से पहली बार लोकसभा चुनाव मैदान में उतरेंगे। भाजपा के मुख्य



नितिन गडकरी

पीयूष गोयल

मनोहर लाल खट्टर

अनिल बलूनी

प्रवक्ता और राज्यसभा सदस्य अनिल बलूनी को उत्तराखंड के पीडी गढ़वाल से उम्मीदवार बनाया

गया है। इस सूची कर्नाटक व महाराष्ट्र की 20-20, गुजरात बाकी पेज 8 पर

'दिल्ली मेट्रो के चौथे चरण के दो गलियारों को मंजूरी'

जनसत्ता ब्यूरो नई दिल्ली, 13 मार्च।

आगामी लोकसभा चुनाव से ठीक पहले केंद्रीय मंत्रिमंडल ने कई अहम प्रस्तावों और परियोजनाओं को मंजूरी दी है। दिल्ली मेट्रो के चौथे चरण परियोजनाओं के तहत बहुप्रतीक्षित दो नए गलियारों को मंजूरी दी गई।

इसके साथ ही कैबिनेट ने भारत से भूटान को पेट्रोलियम, तेल और स्नेहक और संबंधित उत्पादों की आपूर्ति, खाद्य सुरक्षा, ऊर्जा दक्षता एवं ऊर्जा संरक्षण उपायों के क्षेत्र में सहयोग से संबंधित दोनों

देशों के बीच समझौता ज्ञापनों पर हस्ताक्षर को भी स्वीकृति दी है।

अंतरराष्ट्रीय व्यापार के लिहाज से भारत-मध्य पूर्व यूरोप आर्थिक गलियारों को सशक्त बनाने और इसके संचालन में सहयोग के लिए भारत और संयुक्त अरब अमीरात के बीच अंतर-सरकारी रूपरेखा समझौते को भी कैबिनेट ने मंजूरी दी है।

कैबिनेट ने बुधवार को दिल्ली मेट्रो के चौथे चरण की परियोजना के दो नए गलियारों को मंजूरी दे दी है। इसके तहत लाजपत नगर से साकेत जौ-ब्लाक (8.385 किमी) और इंद्रलोक से इंद्रप्रस्थ

बाकी पेज 8 पर

फेस्टिवल स्पेशल हाउसिंग स्कीम, 2023 में उत्साहपूर्ण प्रतिक्रिया मिलने के बाद डीडीए अब ऑफर कर रहा है पूरी दिल्ली में कई श्रेणियों के फ्लैट

फेस्टिवल स्पेशल हाउसिंग स्कीम, 2024 का तीसरा चरण

- पॉकेट 11, सेक्टर जी-7, नरेला में 7931 ईडब्ल्यूएस और एलआईजी फ्लैट।
- एलआईजी की कीमत: 25.2 लाख रुपये; प्लिंथ एरिया 50 वर्गमीटर।
- ईडब्ल्यूएस की कीमत: 14 लाख रुपये; प्लिंथ एरिया 35 वर्गमीटर।
- सभी नवनिर्मित फ्लैट।

स्कीम 14.03.2024 से आरंभ

सभी फ्लैट रेडी टू मूव इन

फ्रीहोल्ड संपत्ति

स्कीम पूरी तरह से ऑनलाइन

पहले आओ पहले पाओ के आधार पर (FCFS)

जसोला, रोहिणी, सिरसपुर और लोकनायकपुरम में फ्लैट पुरानी कीमत पर पहले आओ पहले पाओ के आधार पर

- जसोला में 8 एचआईजी फ्लैट, प्रत्येक की कीमत 2.08-2.18 करोड़ रुपये के बीच।
- रोहिणी में 838 एलआईजी फ्लैट, प्रत्येक की कीमत 14.1-14.24 लाख रुपये के बीच।
- सिरसपुर में 107 एलआईजी फ्लैट, प्रत्येक की कीमत 17.4-17.7 लाख रुपये के बीच।
- लोकनायकपुरम में 89 एलआईजी फ्लैट, प्रत्येक की कीमत 27-28.5 लाख रुपये के बीच।

रामगढ़ कॉलोनी में एलआईजी फ्लैटों और नरेला सेक्टर ए1-4, पॉकेट 1ए, 1बी, 1सी में एमआईजी (2 बीएचके) फ्लैटों पर 15% की विशेष छूट

- ऑफर में रामगढ़ कॉलोनी के 211 फ्लैट।
- जहांगीरपुरी मेट्रो स्टेशन के निकट।
- प्लिंथ एरिया 31.9-35.3 वर्गमीटर के बीच।
- प्रत्येक की रियायती कीमत 13.1-14.5 लाख रुपये के बीच।
- नरेला में छूट के बाद एमआईजी (2 बीएचके) फ्लैट 85 लाख रुपये में

नरेला, सेक्टर ए1-4, पॉकेट 1ए, 1बी, 1सी में एमआईजी (2 बीएचके) फ्लैटों के लिए सरकारी कर्मचारियों के लिए विशेष योजना

- भारत सरकार, राज्य सरकार, स्वायत्त निकायों, स्थानीय निकायों, पीएसयू और केंद्रीय एवं राज्य विश्वविद्यालय के सभी कर्मचारियों के लिए 25% की छूट।
- ऑफर में 445 फ्लैट।
- छूट के बाद प्रत्येक फ्लैट की कीमत 75 लाख रुपये; प्लिंथ एरिया 112.7-114.7 वर्गमीटर के बीच।

दिल्ली विकास प्राधिकरण

आवासन और शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार

अधिक जानकारी के लिए डायल करें **टोल फ्री नंबर: 1800110332** | भविष्य की सभी अपडेट के लिए जाएं www.dda.gov.in | www.eservices.dda.org.in पर हमें फॉलो करें: [f ddaofficial](#) [x official_dda](#) [o official_dda](#) [Official_dda](#)

अधिक जानकारी के लिए व्हाट्सएप कोड स्कैन करें

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एसेट्स लिमिटेड के शेयरधारकों के ध्यानार्थ सार्वजनिक घोषणा

सीआइएन: U70109MH2021GOI371256

पंजीकृत कार्यालय: शिपिंग हाउस, 245, मैडम कामा रोड नरीमन पॉस्ट मुंबई, महाराष्ट्र 400021

कॉर्पोरेट कार्यालय (संचार के लिए पता): शिपिंग हाउस, 245, मैडम कामा रोड नरीमन पॉस्ट मुंबई, महाराष्ट्र 400021 टेलीफोन: 022 – 2277 2220; वेबसाइट: www.scilal.com;

एससीआरआर के नियम 19(2)(b) की प्रयोज्यता से सेवा द्वारा छूट देने के अनुरोध में प्रतिभूति अनुबंध (विनियमन) नियमावली, 1957 ("एससीआरआर") के नियम 19(7) के साथ पठित दिनांक 20 जून, 2023 के भारतीय प्रतिभूति और विनियम बोर्ड ("सेबी") के मास्टर परिपत्र सं. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-2/वीसीआईआर/2023/93 के भाग II (A)(5) के अनुपालन में वैधानिक विज्ञापन हमारी कंपनी को कंपनी अनुभाग 2(45) कंपनी अधिनियम, 2013 अनुसूची "सी" सार्वजनिक क्षेत्र का उद्यम के अंतर्गत मुंबई, महाराष्ट्र, भारत में, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एसेट्स लिमिटेड (एससीआईएलएलएल) के नाम से मुंबई, महाराष्ट्र के कंपनी रजिस्ट्रार द्वारा जारी निगमन प्रमाण-पत्र दिनांक 10 नवंबर, 2021 के अनुसार एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी के रूप में शामिल किया गया था। हमारी कंपनी की कॉर्पोरेट पहचान संख्या U70109MH2021GOI371256 है। कंपनी का पंजीकृत कार्यालय शिपिंग हाउस, 245, मैडम कामा रोड, नरीमन पॉस्ट, मुंबई, महाराष्ट्र - 400021 में स्थित है।

कॉर्पोरेट कार्य मंत्रालय ने अपने आदेश दिनांक 22 फरवरी, 2023 (औपचारिक आदेश 23 फरवरी, 2023 को प्राप्त) के अंतर्गत, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डिमर्ज्ड कंपनी) की गैर-प्रमुख संपत्तियों (डिमर्ज्ड अंडरटेकिंग) के डिमर्जर की व्यवस्था की योजना को शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एसेट्स लिमिटेड (परिणामी कंपनी) और उनके संबंधित शेयरधारकों तथा लेनदारों ("योजना") के साथ मंजूरी दे दी है। उक्त योजनानुसार, लागू नियमों के अधीन जारी किए गए हमारी कंपनी के इक्विटी शेयरों को बीएसई लिमिटेड ("बीएसई") और नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") पर सूचीबद्ध और व्यापार के लिए स्वीकार किया जाएगा। योजनानुसार, अलग की गई कंपनी की गैर-प्रमुख संपत्तियों को कंपनी अधिनियम 2013 के प्रासंगिक प्रावधानों के अनुसार, निरवधि तिथि से (अर्थात् 01 अप्रैल, 2021 को व्यावसायिक समय शुरू होने से) परिणामी कंपनी को हस्तांतरित तथा निरहित किया जाता है। योजना की प्रभावी तिथि 14 मार्च, 2023 है।

A. कंपनी के पंजीकृत और कॉर्पोरेट कार्यालय का नाम और पता

नाम: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एसेट्स लिमिटेड
 पंजीकृत कार्यालय: शिपिंग हाउस, 245, मैडम कामा रोड, नरीमन पॉस्ट, मुंबई, महाराष्ट्र - 400021
 कॉर्पोरेट कार्यालय: शिपिंग हाउस, 245, मैडम कामा रोड, नरीमन पॉस्ट, मुंबई, महाराष्ट्र - 400021

B. नाम और/या उद्देश्य खंड में परिवर्तन का विवरण:

(i) नाम परिवर्तन: 10 नवंबर, 2021 के निगमन प्रमाण-पत्र के अनुसार, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एसेट्स लिमिटेड के रूप में निर्गमिता तब से, कंपनी ने अपना नाम नहीं बदला है।
 (ii) उद्देश्य परिवर्तन: कंपनी ने अपने निगमन के बाद से अपने उद्देश्यों में कोई बदलाव नहीं किया है। इसे निम्नलिखित उद्देश्यों के साथ निर्गमित किया गया था:

हमारी कंपनी के मेमॉरेंडम ऑफ एसोसिएशन में निर्धारित मुख्य उद्देश्य

- i. बेचना, निपटान करना, अधिग्रहण करना, प्रबंधन करना, सुधार करना, खरीदना, खरीद, पट्टे, विनियम या अन्यथा द्वारा धारण करना और भूमि, सम्पदा, भवन, सुविधाओं, वेशानुगत संपत्ति, फ्लैट, गोदाम, मकान को अलग करना, निपटान करना, कारखाने, आवारा सबू या किसी भी कार्यकाल अथवा विवरण की कोई अन्य चल अथवा अचल संपत्ति और कोई संपत्ति या उसमें हित या उससे जुड़े अधिकार को बेचना।
- ii. भारत या किसी अन्य देश में खरीदना, किराए पर लेना या अन्यथा अधिग्रहण करना, एक्सचेंज बेचना, किराये पर देना या चार्टर करना अथवा अन्यथा सभी उपकरणों और फनीचर के साथ किसी भी प्रकार के स्टॉक वाले और अन्य जहाजों अथवा पोतों के साथ सौदा करना और भारत के भीतर और साथ ही भारत और दुनिया के अन्य देशों के बीच यात्रियों, डाक और माल ढुलाई तथा सैनिकों के परिवहन, युद्ध के हथियारों की ढुलाई, पशुधन, मत्के ढुलाई और अन्य उद्देश्यों के लिए जल तथा भूमि द्वारा सेवाएँ/दुनिया के किसी भी हिस्से में ऐसे बंदरगाहों और स्थानों के बीच किसी भी प्रकृति या प्रकार की अन्य उजब, समस्त समीचीन माल और खाद्य वस्तुओं के लिए परिवहन स्थापित करना, रखरखाव और संचालन करना, किसी भी डाक और/या अन्य सविस्ती आदि को प्राप्त करना अथवा लेना, और सामान्यतः ऐसी सेवाएँ तथा व्यापार मार्ग जो भारत सरकार द्वारा कंपनी को आवंटित की जा सकती हैं, उन पर स्टडीमिंग अथवा विजली या अन्यथा से चलने वाले जहाजों के लिए लाइसेंस स्थापित करना, उन्हें बनाए रखना और उनका संचालन करना।
- iii. किसी भी प्रकार के जहाजों, पोतों या यानों में कोई शेयर या हित खरीदना, विनियम करना या अन्यथा प्राप्त करना और किसी भी जहाज या पोत अथवा यान के स्वामित्व वाली या उसमें रुचि रखने वाली किसी भी कंपनी के शेयर, स्टॉक और प्रतिभूतियाँ प्राप्त करना।
- iv. किसी भी प्रकार अथवा स्वरूप के जहाजों के लिए आवश्यक इंजन, बॉयलर, मशीनरी, घटक भागों, सहायक उपकरण और फिटिंग का निर्माण, खरीद, स्वामित्व, मरम्मत, ठीक करना, प्रतिस्थापन, रिपेयर, बिक्री या निर्यात करना।
- v. चानल, कपास, जूट, कोयला, लकड़ी, तेल, स्नेहक, पेट्रोल, सभी प्रकार के ईंधन, पशुधन, मांस और अन्य माल, वस्तु और उजब को खरीदने, बेचने हेतु बाजार के लिए तैयार करना और कंपनी के माल ढुलाई जहाजों तथा पोतों के लिए अन्य उद्देश्यों से सौदा करना।
- vi. व्यापारियों, भूमि और जल मार्ग से मालवाहक, जहाज-मालिकों, जहाज एजेंटों, जहाजघाट मालिकों, गोदामों, घाटालों, बार्ज मालिकों, लाइटरमेंटों, अग्रोण एजेंटों, स्टैंडवर्ड्स, बैंकर्स और बर्फ व्यापारियों तथा रेफ्रिजरेटर स्टोकीयरों और होटल मालिकों और बस मालिक के व्यवसाय को आगे बढ़ाने के लिए भूमि और समुद्र के माध्यम से वाहक के अपने व्यवसाय को आगे बढ़ाने या उसके संबंध में और उपरोक्त किसी भी व्यवसाय को चलाने के लिए सुविधाएँ प्रदान करना।
- vii. जहाज निर्माताओं और मरम्मत करने वालों और जहाजों तथा पोतों के रिफाइनों और विक्रेताओं और/या इंजन, बॉयलर, मशीनरी और जहाजों तथा पोतों के लिए आवश्यक किसी भी अन्य हिस्से की मरम्मत करने वालों के व्यवसाय को चलाना और कंपनी के उपयोग के लिए या किराये पर देने के लिए अथवा पोतों और अन्य जहाजों के निर्माण, मरम्मत या डॉकिंग के लिए किराये पर या दूसरों के लिए मरम्मत या अन्य कार्य करने के लिए और ऐसे किसी भी कार्य के निर्माण में सहायता करने या योगदान करने के लिए निवेश देना और बनाए रखना।

C. पूंजी संरचना

योजना से पूर्व कंपनी की शेयर पूंजी		योजना के पश्चात् कंपनी की शेयर पूंजी (यानी आवंटन तिथि 6 अप्रैल, 2023 के अनुसार)	
विवरण	अंकित मूल्य के अनुसार कुल मूल्य (₹ में)	विवरण	अंकित मूल्य के अनुसार कुल मूल्य (₹ में)
अधिकृत शेयर पूंजी		अधिकृत शेयर पूंजी	
प्रत्येक ₹10/- के 50,000	5,00,000	प्रत्येक ₹10/- के 46,57,99,010 इक्विटी शेयर	4,65,79,90,100
इक्विटी शेयर योग	5,00,000	योग	4,65,79,90,100
जारी, अभिव्यक्त और प्रदत्त शेयर पूंजी/जारी, अभिव्यक्त और प्रदत्त शेयर पूंजी			
प्रत्येक ₹10/- के 10,000	1,00,000	प्रत्येक ₹10/- के 46,57,99,010 इक्विटी शेयर	4,65,79,90,100
इक्विटी शेयर योग	1,00,000	योग	4,65,79,90,100

D. पूर्व एवं पश्चात योजना व्यवस्था के अंतर्गत शेयरधारिता पैटर्न

क्र.सं.	विवरण	पूर्व-व्यवस्था शेयरधारिता	व्यवस्था-पश्चात शेयरधारिता-शेयरों के आवंटन की तिथि अनुसार		
		शेयरों की संख्या	शेयरों का %	शेयरों की संख्या	शेयरों का %
(A)	प्रमोटर और प्रमोटर समूह की शेयरधारिता				
1	भारतीय				
(a)	व्यक्ति/हिन्दू अविभाजित परिवार	0	0	0	0
(b)	केंद्र सरकार/राज्य सरकार	0	0	29,69,42,977	63.75
(c)	निकाय कॉर्पोरेट	10,000	100	0	0
(d)	वित्तीय संस्थान/बैंक	0	0	0	0
(e)	कोई अन्य (निर्दिष्ट करें)	0	0	0	0
	उप योग(A)(1)	10,000	100	29,69,42,977	63.75
2	विदेशी				
(a)	व्यक्ति (अनिवासी व्यक्ति/विदेशी व्यक्ति)	0	0	0	0
(b)	निकाय कॉर्पोरेट	0	0	0	0
(c)	संस्थान	0	0	0	0
(d)	कोई अन्य (निर्दिष्ट करें)	0	0	0	0
	उप योग(A)(2)	0	0	0	0
	प्रमोटर और प्रमोटर समूह की कुल शेयरधारिता (A) = (A)(1)+(A)(2)	10,000	100	29,69,42,977	63.75
(B)	सार्वजनिक शेयरधारिता				
1	संस्थान				
(a)	म्यूचुअल फंड/यूटीआई	0	0	10,500	0.00
(b)	वित्तीय संस्थान/बैंक	0	0	23,06,823	0.50
(c)	केंद्र सरकार/राज्य सरकार	0	0	0	0
(d)	वेंचर कैपिटल फंड	0	0	0	0
(e)	बीमा कंपनी	0	0	3,03,12,971	6.51
(f)	विदेशी संस्थागत निवेशक (विदेशी पोर्टफोलियो निवेशक)	0	0	1,50,61,887	3.23
(g)	विदेशी उद्यम पूंजी निवेशक	0	0	0	0
(h)	कोई अन्य (निर्दिष्ट करें)	0	0	0	0
	आरबीआई के साथ पंजीकृत एनबीएफसी	0	0	2,200	0.00
	उप-योग (B)(1)	0	0	4,76,94,381	10.24
2	गैर-संस्थान				
(a)	निकाय कॉर्पोरेट (विदेशी निकाय कॉर्पोरेट सहित)	0	0	1,61,82,009	3.47
(b)	व्यक्तिगत				
I	1 लाख रुपये तक की सांकेतिक शेयर पूंजी रखने वाले व्यक्तिगत शेयरधारक	0	0	4,87,75,739	10.47
II	1 लाख रुपये से अधिक की सांकेतिक शेयर पूंजी रखने वाले व्यक्तिगत शेयरधारक	0	0	4,08,53,186	8.77
(c)	कोई अन्य (निर्दिष्ट करें)				
	प्रमुख प्रबंधकीय कार्मिक	0	0	265	0.00
	निदेशक और उनके रिश्तेदार (नान-प्रमोटर)	0	0	300	0.00
	निवेशक शिक्षा और संरक्षण कोष (आईईपीएफ)	0	0	215,599	0.05
	अनिवासी भारतीय (एनआरआई)	0	0	59,55,078	1.28
	न्यास	0	0	4,95,717	0.11
	एचयूपीए	0	0	54,74,233	1.18
	किरायेगिर मंत्र	0	0	32,09,526	0.69
	उप-योग (B)(2)	0	0	12,11,61,652	26.01
	कुल सार्वजनिक शेयरधारिता (B)=(B)(1)+(B)(2)	0	0	16,88,56,033	36.25
	योग (A)+(B)	10,000	100	46,57,99,010	100
(c)	कस्टोडियन द्वारा रखे गए शेयर और जिनके समक्ष डिपॉजिटरी रसीदें जारी की गई हैं	0	0	0	0
	कुल योग (A)+(B)+(C)	10,000	100	46,57,99,010	100

E. (1) कंपनी के दस सबसे बड़े शेयरधारकों के नाम:
 योजना-पश्चात कंपनी के शीर्ष दस शेयरधारक

क्र.सं.	नाम	10/- रुपये प्रत्येक के पूर्ण भुगतान	चुक्ता पूंजी का प्रतिशत वाले इक्विटी शेयरों की संख्या
1.	भारत के राष्ट्रपति	296942977	63.75
2.	भारतीय जीवन बीमा निगम	24689964	5.30
3.	द न्यू इंडिया एक्वॉरेस कंपनी लिमिटेड	3964132	0.85
4.	एसजी ट्रेडिंग प्राइवेट लिमिटेड	2129048	0.46
5.	सेंट्रल बैंक ऑफ इंडिया	1726153	0.37
6.	पेस स्टॉक प्रोविंग सर्विसेज प्राइवेट लिमिटेड	1607874	0.35
7.	सुआशीष डायमंड्स लिमिटेड	1414603	0.30
8.	विजय कुमार अग्रवाल	1399450	0.30
9.	स्टेट स्ट्रीट इमर्जिंग मार्केट्स स्मॉल कैप एंजिवे		
	नॉन-लॉडिंग क्यूब कौमन ट्रस्ट फंड	1355052	0.29
10.	इमर्जिंग मार्केट्स कोर इक्विटी पोर्टफोलियो (द पोर्टफोलियो) ऑफ डीएफए इन्वेस्टमेंट डाइमेंशंस ग्रुप इंक. (डीएफएआईडीबी)	1289688	0.28

F. कंपनी के प्रमोटरों का विवरण : कंपनी के प्रमोटर भारत के राष्ट्रपति हैं।

G. सूचना ज्ञापन की तिथि के अनुसार निदेशक मंडल का विवरण

क्र.सं.	नाम, डीआईएन, पदनाम, व्यवसाय, कार्यकाल और नियुक्ति की मूल तारीख	अन्य कंमियाँ में निदेशक पद (वर्तमान)	अन्य कंमियाँ में निदेशक पद (अतीत)
1.	केप्टन विनेश कुमार त्यागी डीआईएन: 08966904 पदनाम: अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक व्यवसाय: पेवेशर नियुक्ति की मूल तारीख: 03.09.2022	1. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 2. इन्वींटेड एंड कोस्टल शिपिंग लिमिटेड 3. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नंबर 1 लिमिटेड 4. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नंबर 2 लिमिटेड 5. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नंबर 3 लिमिटेड 6. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नंबर 4 प्राइवेट लिमिटेड 7 इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग 8 इंडियन नेशनल शिपओर्स एसोसिएशन 9 नाथ स्टैंडर्ड लिमिटेड	अन्य कंमियाँ में निदेशक पद (अतीत)
2.	राजेश कुमार सिन्हा डीआईएन: 05351383 पदनाम: सरकारी नामित निदेशक व्यवसाय: पेवेशर नियुक्ति की मूल तारीख: 21.11.2022	1. कोचीन शिपिंग लिमिटेड 2. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 3. केरल स्टेट कॉयंग मशीनरी मैनुफैक्चरिंग कंपनी लिमिटेड	1.केरल स्टेट कॉयंग मशीनरी मैनुफैक्चरिंग कंपनी लिमिटेड 2. तारा केरल होटल एंड रिसॉर्ट्स लिमिटेड 3.केरल राज्य तटीय क्षेत्र विकास निगम लिमिटेड 4.अंबोरी केरल होटल एंड रिसॉर्ट्स लिमिटेड 5.मालाबार डेस्टिनरीज लिमिटेड 6.केरल टूरिज्म इन्फ्रस्ट्रक्चर लिमिटेड 7.केरल मिमलन्स एंड मेटल्स लिमिटेड 8.त्रावणकोर टाइटेनियम प्रोडक्स्ट लिमिटेड 9. कन्नू इंटरनेशनल एयरपोर्ट लिमिटेड 10.त्रावणकोर शुगर एंड केमिकल्स लिमिटेड 11.कोल इंडिया लिमिटेड 12.कृतीन केरला कंपनी लिमिटेड 13.केरल राज्य नागरिक आपूर्ति निगम लिमिटेड 14.केरल स्टेट बेवरेज (विनिर्माण और विण्णन) निगम लिमिटेड 15.भारतीय सूचना प्रौद्योगिकी एवं प्रबंधन संस्थान केरल 16.सैदें कोल्फील्ड्स लिमिटेड 17.केरल विकास निगम लिमिटेड 18. कौशल उन्कृष्टता के लिए केरल अकादमिक 19.केरल वन विकास निगम लिमिटेड 20. भवनम फाउंडेशन केरल 21.साउथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड 22.केरल काजू बोर्ड लिमिटेड 23.महानदी कोलफील्ड्स लिमिटेड 24.केरल राज्य विद्युत बोर्ड लिमिटेड
3.	मंजीतसिंह दर्शनसिंह सेठी डीआईएन: 10111633 पदनाम: पूर्णकालिक निदेशक व्यवसाय: पेवेशर नियुक्ति की मूल तारीख: 25.01.2024	1. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड	
4.	अतुल उवाले डीआईएन: 08630613 पदनाम: पूर्णकालिक निदेशक व्यवसाय: पेवेशर नियुक्ति की मूल तारीख: 07.03.2024	1. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 2. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नं.1 लिमिटेड 3. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नं.2 लिमिटेड 4. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी नं.3 लिमिटेड 5. इंडिया एलएनजी ट्रांसपोर्ट कंपनी प्राइवेट नं.4 प्राइवेट लिमिटेड	

H. व्यापार मॉडल/व्यापार अवलोकन और रणनीति

व्यापार अवलोकन
 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड की गैर-कोर परिसंपत्तियों को शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड से शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एसेट्स लिमिटेड को अंतरित करने के माध्यम से भारत सरकार द्वारा शुरू किए गए विनियम लेनदेन से अलग कंपनी में रखने और निर्यात के उद्देश्य से निर्मित किया गया है। इसके अलावा, गैर-प्रमुख संपत्तियों में से एक समुद्री प्रशिक्षण संस्थान (एमटीआई), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआई) का एक अभिन अंग था, जिसे 1988 में एससीआई द्वारा इसके तट और बेड़े कर्मियों के लिए प्रशिक्षण एवं पुनः प्रशिक्षण आवश्यकताओं को पूरा करने के लिए स्थापित किया गया था, जिसे एक उच्च समुद्री यात्रा उन्मुक्त राष्ट्र करने के एससीआई और भारत सरकार के वृष्टिकरण के अनुरूप बाहरी प्रतिभागियों तक विस्तारित किया गया था। एमटीआई ने कई पाठ्यक्रम विकसित किए हैं जिन्होंने भारतीय समुद्री उद्योग में योगदान दिया है। समस्त परिचालन और प्रशिक्षण एससीआईएलएलएल द्वारा जारी रहेंगे।

व्यापार रणनीति

1. रिचल एस्टेट की बिक्री के माध्यम से राजस्व सुजन को अधिकतम करना;
 2. सार्वजनिक/निजी वाणिज्यिक संस्थाओं को पट्टे/किराए पर देकर (बिना बिक्री अचल संपत्ति से) राजस्व उत्पन्न करना;
 3. ऐसे व्यवसायिक भागों में प्रवेश करना जो राजस्व सुजन की गुंजाइश प्रदान करते हों;
- I. उक्त व्यवस्था की योजना के लिए तर्क**
 डिमर्ज्ड कंपनी की गैर-प्रमुख संपत्तियों को परिणामी कंपनी में डिमर्जर करने के लाभ इस प्रकार हैं:
- (अ) भारत सरकार प्रबंधन निबंधन हस्तांतरण के साथ-साथ एससीआई में अपनी इक्विटी हिस्सेदारी के रणनीतिक विनिवेश की प्रक्रिया में है। कंपनी की विनिवेश प्रक्रिया को प्रभावी, कुशल और तीव्र तरीके से सुविधानक बनाने और व्यवसाय तथा परिसंपत्तियों के मूल्य को अनलॉक करने के लिए, यह उचित पाया गया है कि कंपनी की गैर-प्रमुख संपत्तियों, जिनका मूल्य एससीआई के व्यवसाय के मूल्य में प्रतिबिम्बित नहीं हो रहा है, एससीआई से अलग किया जाना चाहिए और एक स्वतंत्र इकाई में रखा जाना चाहिए और ऐसी गैर-प्रमुख संपत्तियों के मूल्य को अनलॉक करने के लिए, एक अलग रणनीति बनाई जानी चाहिए। ऐसे ध्यान में रखते हुए, और डीआईपीएएए तथा अन्य सक्षम प्राधिकारी के मार्गदर्शन अनुरूप, इस योजनानुसार एससीआई की गैर-प्रमुख संपत्तियों को एस सीआईएलएलएल में अलग करने से, अन्य बातों के साथ-साथ, निम्नलिखित लाभ होंगे:

- (क) गैर-प्रमुख परिसंपत्तियों के लिए एक अलग और विशिष्ट इकाई के निर्माण से अलग की गई कंपनी के लिए अधिक परिचालन और प्रशासनिक दक्षता प्राप्त होगी और परिणामी कंपनी को गैर-प्रमुख परिसंपत्तियों को अधिक कुशलता से प्रबंधित करने का अवसर भी मिलेगा;
- (ख) उा अलग-अलग समानांतर कंमियों के माध्यम से उम्में से प्रत्येक के लिए अलग-अलग प्रशासनिक व्यवस्था के साथ व्यवसाय और गतिविधियों को अधिक फोकस और ध्यान के साथ आगे बढ़ाने में सक्षम किया जा सकेगा। प्रत्येक कंपनी यानी एससीआई और एससीआईएलएलएल के परिभाषित उद्देश्यानुसूच कोर व्यापार और नॉन-कोर व्यापार के संदर्भ में आवश्यक ध्यान केंद्रित किया जाएगा और इससे संबंधित कंमियों के विकास के लिए आवश्यक रणनीतियाँ अपनाए जा मार्ग प्रशस्त होगा। यह संरचना सक्षम प्राधिकारी के निर्देशों के अनुरूप अपने संबंधित व्यवसायों में लाभार्थ, पूंजीगत व्यय या अन्य पुननिवेश के लिए अपने संबंधित नकदी प्रवाह के उपयोग के संबंध में निर्णय लेने में प्रबंधन को स्वतंत्रता प्रदान करती है; और
- (ग) गैर-प्रमुख परिसंपत्तियों के हस्तांतरण द्वारा एससीआई के लिए मूल्य को अनलॉक करना, फलस्वरूप, दोनों कंमियों यानी एससीआई और परिणामी कंपनी के इष्टतम समुपयोग, मुद्रिकरण और विकास को सक्षम किया जा सकेगा, और ऐसे व्यवसायों में अनेकित और जैविक विकास अवसरों की खोज के लिए अवसर प्रदान कर आवश्यक क्षमता, अनुभव और हितों वाले केंद्रित निवेशकों और रणनीतिक भागीदारों को आकर्षित किया जा सकेगा।

केंद्रित प्रबंधन की दृष्टि से और सभी हितधारकों, शेयरधारकों और लेनदारों के समग्र हित में, यह प्रस्तावित है कि व्यवसायों के प्रबंधन और निबंधन को इस तरह से पुनर्गठित और व्यवस्थित किया जाएगा कि एससीआई की गैर-प्रमुख संपत्तियाँ अलग हो जाएँगीं और परिणामी कंपनी (यानी एससीआईएलएलएल) को सीधे जा जाएँगीं, जिसे स्टॉक एक्सचेंजों पर भी सूचीबद्ध किया जाएगा।

इस प्रकार योजना के कार्यान्वयन का उद्देश्य एससीआई के शेयरधारकों के लिए अधिकतम मूल्य प्राप्त करना है।

तदनुसार, डिमर्ज्ड कंपनी में शेयर रखने वाला प्रत्येक पात्र शेयरधारक योजनानुसार डिमर्ज्ड उद्यक्रम के डिमर्जर के आधार पर कंपनी का शेयरधारक बन गया है, यानी कंपनी की शेयरधारिता डिमर्ज्ड कंपनी की शेयरधारिता की दृष्टि से होगी। योजना प्रभावी होने के साथ-साथ, कंपनी की तत्कालीन मौजूदा जारी और भुगतान की गई इक्विटी शेयर पूंजी, जिसमें प्रत्येक 10/- रुपये के 10,000 इक्विटी शेयर शामिल थे, जो कुल मिलाकर 1,00,00,00,000- रुपये थे, योजना के एक अभिन अंग के रूप में जो कंपनी में अलग हुई इकाई द्वारा रखे गए थे, रद्द कर दिए गए।

योजना की निवत तिथि 01 अप्रैल, 2021 को कारोबार के खुलने का समय है।

यह योजना 14 मार्च 2023 से प्रभावी हो गई है।
 उपरोक्त योजना का सारांश है। योजना से संबंधित विवरण के लिए कृपया 23 फरवरी, 2023 के आदेश के अंतर्गत एससीआई द्वारा अनुमोदित योजना देखें, जो बीएसई और एनएसई की वेबसाइटों पर भी उपलब्ध है।

J. लिस्टिंग तिथि से पहले, पिछले तीन वित्तीय वर्षों के लिए ऑडिट की गई वित्तीय स्थिति को दोबारा दर्ज किया गया

स्टैंडअलोन तुलन पत्र			
सभी राशि लाखों रूप में, सिवाय बताये गए			
विवरण	31 मार्च 2022 को#	31 मार्च 2023 को	
परिसंपत्ति			
अचल परिसंपत्ति			
सम्पत्ति, संवय तथा उपकरण	238,998	238,936	
संचित विनिवेश	239	231	
कार्य - प्रगति पर पूंजी	8	100	
उपयोग-का-अधिकार परिसंपत्ति	-		

लाभ एवं हानि खाते के विवरण में अधिशेष से स्थानांतरण	-	-	-	2,403	2,403
वर्तमान रिपोर्टिंग अवधि के अंत में शेष-राशि	-	28,991	-	244,466	273,457

31 मार्च 2023 को समाप्त वर्ष के लिए					
आरक्षित और अतिरिक्त					
विवरण	शेयर अनुप्रयोग संलग्नित राशि आवंटन	पूँजी भंडार	सामान्य भंडार	प्रतिधारित कमाई	कुल
वर्तमान रिपोर्टिंग अवधि की शुरुआत में शेष-राशि	-	28,991	-	238,505	267,496
लाभ एवं हानि खाते के विवरण में अधिशेष से स्थानांतरण	-	-	-	3,558	3,558
वर्तमान रिपोर्टिंग अवधि के अंत में शेष-राशि	-	28,991	-	242,063	271,054

कुते एवं सञ्चालन बोर्ड की ओर से

संलग्न नोट नं. 1 से 39 इन स्टैंडअलोन वित्तीय विवरणों का एक अभिन्न अंग हैं।

इसरी तिथि को हमारे प्रतिवेदननुसार जेकेजेएस एंड कंपनी एनएलपी के लिए शासना्प्रस लेखापाल आईसीएआई रजि. क्रमांक 1210161W/ W100195

सीए निर्मल कुमार खेतान <p>पार्टनर</p> <p>एम नंबर 044687</p>	श्री मोहम्मद किरोज़ <p>कंपनी सेक्रेटरी</p>	सुशी लक्ष्मी कामथ <p>मुख्य वित्तीय अधिकारी</p>
केप्टन बी.के.त्वार्या <p>अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक</p> <p>डीआईएन - 08966904</p>	श्री राजीव जलोटा <p>निदेशक</p> <p>डीआईएन - 00152021</p>	
मुंबई दिनांक: 10.11.2023		

वित्तीय विवरण पर नोट्स

1. सामान्य सूचना

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एग्सेट्स लिमिटेड ("कंपनी" या "एससीआईएलएल"), एक सरकारी कंपनी को कंपनी अधिनियम, 2013 के अंतर्गत प्रहाराष्ट्र, भारत में शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लैड एंड एग्सेट्स लिमिटेड के नाम से मुंबई में रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई द्वारा जारी दिनांक 10 नवंबर, 2021 के निगमन प्रमाण-पत्र के अनुसार एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी के रूप में शामिल किया गया था। इसे निवेश लेनदेन से अलग, एससीआई की गैर-प्रमुख संघटियों को रखने और निपटारने के उद्देश्य से शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआई) की पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी के रूप में शामिल किया गया है। डिमर्जर योजना को मंजूरी देने और प्रभावी तिथि 14.03.2023 निरधारित होने के साथ ही दिनांक 22.02.2023 के एससीए अवैशानुसार, एससीआईएलएल को अब स्टॉक एक्सचेंज में सूचीबद्ध किया जाएगा, जिसके लिए बाजार में एक ऐसा सूचना ज्ञापन जारी करना आवश्यक है जिसमें पुनर्कीर्तित वित्तीय विवरण डीमर्जर का प्रभाव रे देखे बिंदुओं के साथ-साथ कंपनी के बारे में जानकारी शामिल हो। एससीआईएलएल डिमर्जर की नियत तिथि 01.04.2021 है और तदनुसार कंपनी कंपनी अधिनियम, 2013 की धारा 2(45) के अनुसार, एक सरकारी कंपनी है और इस तिथि से यह एससीआई लिमिटेड की सहायक कंपनी नहीं रह गई है। इसलिए, प्रारम्भिक लेखांकन नीतियों का समावेश नीचे दिया गया है:

2. महत्वपूर्ण लेखांकन नीतियाँ

ये वित्तीय विवरण, 10.11.2023 को निदेशक मंडल द्वारा जारी करने के लिए अधिकृत हैं।

तैयारी, माप और महत्वपूर्ण लेखांकन नीतियों का आधार

इन वित्तीय विवरणों को तैयार करने में लागू की जाने वाली प्रमुख लेखांकन नीतियाँ नीचे दी गईं हैं।

2.1 तैयारी का आधार

कंपनी के ये वित्तीय विवरण कंपनी अधिनियम, 2013 की धारा 133 के साथ समव-समव पर संशोधित कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम 2015 के अनुसार कॉर्पोरेट कार्य मंत्रालय द्वारा अधिष्चित भारतीय लेखा मानकों ("इंड एएस") के अनुसार तैयार किए गए हैं। प्रस्तुत अवधि के लिए ये वित्तीय विवरण 31 मार्च, 2023 को समाप्त वर्ष के लिए और 30 सितंबर, 2023 को समाप्त छमाही के लिए लेखापरीक्षित वित्तीय विवरणों से तैयार किए गए हैं। डिमर्जर के प्रभाव को 31 मार्च, 2023 को समाप्त वर्ष के लिए इन वित्तीय विवरणों में शामिल किया गया है।

कंपनी की अधिकतम शेयर पूँजी को बढ़ाकर 4,65,80 लाख रुपये (प्रत्येक 10 रुपये अंकित मूल्य के 4658 लाख इक्विटी शेयर) कर दिया गया है।

कंपनी (एससीआईएलएल) ने 01.04.2021 को एससीआई लिमिटेड के शेयरधारकों को इक्विटी शेयर जारी किए और रिफांडेड तिथि यानी 31.03.2023 के आधार पर व्यवस्था की योजनानुसार 1:1 के अनुपात में 06.04.2023 को उन्हें आवंटित किया। विलय से पहले अलग हुई कंपनी (एससीआई लिमिटेड) के पास मौजूद ९ लाख रुपये की इक्विटी शेयर पूँजी रद्द कर दी गई है और उसे क्रेडिटल रिजर्व में स्थानान्तरित कर दिया गया है।

2.2 नकद एवं नकद समकक्ष

नकद एवं नकद समकक्षों के अंतर्गत, बैंक तथा हाथ में नकदी, बैंकों के पास कॉल पर रखी गई जमा राशि, अधिग्रहण की तिथि से तीन महीने अथवा उससे कम की मूल परिपक्वता के साथ अन्य अल्पकालिक अत्यधिक तटल निवेश शामिल हैं।

2.3 विदेशी मुद्रा रूपांतरण

(a) कार्यात्मक और प्रस्तुतिकरण मुद्रा

कंपनी के स्टैंडअलोन वित्तीय विवरणों में, शामिल वस्तुओं को प्राथमिक आर्थिक वातावरण की मुद्रा का उपयोग करके मापा जाता है जिसमें इकाई संचालित ("कार्यात्मक मुद्रा") होती है। स्टैंडअलोन वित्तीय विवरण 'भारतीय रुपये' (आईएनआर) में प्रस्तुत किए जाते हैं, जो कंपनी की कार्यात्मक और प्रस्तुति मुद्रा है।

(b) लेनदेन और शेय

समस्त विदेशी मुद्रा लेनदेन एफबीआईएल (फांसेंशियल बैचमार्क इंडिया प्राइवेट लिमिटेड) के माध्यम से प्रकाशित पिछले दिन की उपलब्ध आरबीआई संदर्भ दर/विनिमय दर पर दर्ज किए जाते हैं। वूचिंक एफबीआईएल के माध्यम से प्रकाशित आरबीआई संदर्भ दर, केवल चार प्रमुख मुद्राओं यानी यूएसडी, जीबीपी, यूरो, डेन के लिए उपलब्ध है, अन्य मुद्राओं की विनिमय दरें x.c.com वेबसाइट से ली गई हैं।

अवधि अंत पश्चात, खाते की पुस्तकों में दिखाई देने वाले अमेरिकी डॉलर में विदेशी मुद्रा शेय को अवधि अंत पश्चात, एफबीआईएल के माध्यम से प्रकाशित उपलब्ध आरबीआई संदर्भ दर/विनिमय दर पर भारतीय रुपये में रूपांतरित किया जाता है। अवधि अंत पश्चात, खाते की पुस्तकों में दिखाई देने वाले अमेरिकी डॉलर, यूके पाउंड, यूरो और जापानी डेन के अलावा अन्य विदेशी मुद्रा शेय को अवधि अंत पश्चात, x.c.com वेबसाइट पर उपलब्ध दर पर भारतीय रुपये में रूपांतरित किया जाता है। तत्पश्चात, मॉड्रिक परिसंपत्तियों और मॉड्रिक देनदारियों को अवधि अंत पश्चात, प्रचलित दर पर रुपये में रूपांतरित किया जाएगा।

अन्य मॉड्रिक परिसंपत्तियों और देनदारियों के रूपांतरण पर उत्पन्न होने वाले विनिमय अंतर को लाभ एवं हानि के विवरण में मान्यता दी जाती है।

उचित मूल्य पर लाई गई गैर-मोड्रिक वस्तुएँ जो विदेशी मुद्राओं में अंकित होती हैं, उन्हें उचित मूल्य निर्धारित होने की तिथि पर प्रचलित दरों पर पुन: रूपांतरित किया जाता है।

2.4 संपत्ति, संबंध एवं उपकरण

व्यवस्था की योजना के अंतर्गत, एससीआई लिमिटेड से हस्तांतरित भूमि और भवन (01.04.2021 को बुक वैल्यू पर) को संपत्ति, संबंध एवं उपकरण के रूप में दर्ज किया गया है। बाद में अर्जित या निर्मित संपत्ति, संबंध और उपकरण की अतिरिक्त वस्तुओं को वस्तुली योग्य करेंगे, संचित मूल्यहास और क्षति की संचित हानि, यदि कोई हो, को घटाकर ऐतिहासिक लागत पर बताया गया है।

उन परिसंपत्तियों पर किए गए व्यव जो बैलेंस शीट की तिथि के अनुसार अपने इच्छित उपयोग के लिए तैयार नहीं हैं, जिसमें प्रत्यक्ष लागत, संबंधित आकस्मिक व्यय और रोय्य उधार लागत (निर्माण के दौरान राजस्व का शुद्ध) शामिल हैं, का खुलासा पूँजीगत कार्य-प्रगति के अंतर्गत किया जाता है।

व्यवस्था की योजना के अंतर्गत, एससीआई से हस्तांतरित एमटीआई में फ्रीहोल्ड भूमि को एससीआई द्वारा परिवर्तन तिथि यानी 01.04.2015 को उचित मूल्य पर मापा गया है (इंड एएस में परिवर्तन पर) और उस उचित मूल्य को मानी गई लागत के रूप में उपयोग किया जाता है।

मूल्यहास:

समस्त परिसंपत्तियों पर अवशिष्ट मूल्य को घटाकर "सीधी रेखा विधि (स्ट्रेट लाइन मेथड)" पर मूल्यहास लगाया जाता है।

निम्नलिखित मामलों को छोड़कर, अन्य मूर्त् संघत्तियों पर मूल्यहास, अधिनियम की अनुसूची II में निर्धारित संघत्तियों के अनुमानित उपयोगी जीवन पर सीधी रेखा के आधार पर प्रदान किया जाता है:

1) उपयोगी जीवन के तकनीकी मूल्यांकन के आधार पर 25 वर्षों की अवधि में सीर संघत्तों का मूल्यहास किया जाता है।

2) दैनिक रूप से रु 5,000/- और उससे कम लागत वाली परिसंपत्तियों का अधिग्रहण के वर्ष में पूरी तरह से मूल्यहास किया जाता है।

वर्ष के दौरान पीपीई में किए गए परिवर्धन/कटौती पर मूल्यहास, जैसा भी मामला हो, ऐसे परिवर्धन/कटौती की तिथि से अनुपातिक आधार पर प्रदान किया जाता है।

2.5 अमूर्त् संपत्ति

अर्जित अमूर्त् संघत्तियों को संचित परीशोधन और संचित क्षति हानि, यदि कोई हो, को घटाकर लागत पर बताया गया है। लागत में खरीद मूल्य, उधार लेने की लागत और परिसंपत्ति को उसके इच्छित उपयोग की स्थिति में लाने के लिए सीधे तौर पर रोय्य लागत शामिल होती है।

ऋणमुक्ति

अनुमानित उपयोगी जीवन पर परीशोधन एक सीधी रेखा के आधार पर लगाया जाता है। अमूर्त् संघत्तियों का उपयोगी जीवन या तो सीमित अथवा अनिश्चित होता है। परिमित-जीवन, अमूर्त् संपत्ति का परीशोधन उनके अनुमानित उपयोगी जीवन की अवधि में एक सीधी रेखा के आधार पर किया जाता है। अनिश्चित उपयोगी जीवन वाली एक अमूर्त् संपत्ति का परीशोधन नहीं किया जाता है, बल्कि वार्षिक रूप से हानि के लिए परीक्षण किया जाा है। प्रत्येक वार्षिक रिपोर्टिंग अवधि अंत पश्चात, अनुमानित उपयोगी जीवन और परीशोधन पद्धति की समीक्षा की जाती है, जिसके अंतर्गत, अनुमान में किसी भी बदलाव के प्रभाव को संभावित आधार पर ध्यान में रखा जाता है।

सीफ्टवेयर सहित अमूर्त् संघत्तियों का परीशोधन उनके उपयोगी जीवन काल में किया जाता है, जो पाँच वर्ष से अधिक नहीं होता है।

2.6 निवेश संपत्ति

व्यवस्था की योजना के अंतर्गत, एससीआई लिमिटेड से हस्तांतरित एमटीआई परिसंपत्तियों के अलावा, अन्य अचल संपत्तियों को निवेश संपत्ति (01.04.2021 के अनुसार बुक वैल्यू पर) के रूप में दर्ज किया गया है। बाद में अर्जित या निर्मित निवेश संपत्ति की अन्य वस्तुओं को वस्तुली योग्य करेंगे, संचित मूल्यहास और क्षति की संचित हानि, यदि कोई हो, को घटाकर ऐतिहासिक लागत पर बताया गया है।

मूल्यहास:

निवेश संपत्ति पर मूल्यहास "सीधी रेखा विधि" पर अवशिष्ट मूल्य से कम लिया जाता है।

अन्य मूर्त् संघत्तियों पर मूल्यहास, अधिनियम की अनुसूची II में निर्धारित संघत्तियों के अनुमानित उपयोगी जीवन पर सीधी रेखा के आधार पर प्रदान किया जाता है, व्यक्तितगत रूप से ५,००० रुपये और उससे कम लागत वाली संघत्तियों को छोड़कर, अधिग्रहण के वर्ष में पूरी तरह से मूल्यहास किया जाता है।

वर्ष के दौरान, पीपीई में किए गए परिवर्धन/कटौती पर मूल्यहास, जैसा भी मामला हो, ऐसे परिवर्धन/कटौती की तिथि से अनुपातिक आधार पर प्रदान किया जाता है।

अनुमानित उपयोगी जीवन, अवशिष्ट मूल्यों और मूल्यहास विधियों की सालाना समीक्षा की जाती है, जिसमें वाणिज्यिक और तकनीकी अप्रचलन के साथ-साथ सामान्य टूट-पूट को ध्यान में रखा जाता है और यदि उपयुक्त हो तो संभावित रूप से समायोजित किया जाता है।

मान्यता रद्द करना:

निवेश संपत्ति की एक वस्तु और शुकू में मान्यता प्राप्त कोई भी महत्वपूर्ण हिस्सा निपटान पर अथवा जब उसके उपयोग या निपटान से भविष्य में कोई आर्थिक लाभ की उमीद नहीं हो, तो मान्यता रद्द कर दी जाती है। परिसंपत्ति की मान्यता रद्द करने पर उत्पन्न होने वाला कोई भी लाभ अथवा हानि (शुद्ध निपटान आय और परिसंपत्ति की वहन राशि के बीच अंतर के रूप में गणना की जाती है), संपत्ति की मान्यता रद्द होने पर लाभ एवं हानि के विवरण के अंतर्गत शामिल किया जाता है।

उन परिसंपत्तियों पर किए गए व्यव जो बैलेंस शीट की तिथि अनुसार, अपने इच्छित उपयोग के लिए तैयार नहीं हैं, जिसमें प्रत्यक्ष लागत, संबंधित आकस्मिक व्यय और रोय्य उधार लागत (निर्माण के दौरान राजस्व का शुद्ध) शामिल हैं, उसका खुलासा पूँजीगत कार्य-प्रगति के अंतर्गत किया जाता है।

2.7 व्यापार प्राप्य

व्यापार प्राप्य, व्यवसाय के सामान्य कोर्से में की गई वस्तुओं अथवा सेवाओं की बिक्री के लिए ग्राहकों से देय राशि है। व्यापार प्राप्य को प्रारंभ में उचित मूल्य पर मान्यता दी जाती है। बाद में उन्हें प्रभावी ब्याज पद्धति का उपयोग कर, हानि के प्रावधान को छोड़कर, परीशोधन लागत पर मापा जाता है। व्यापार प्राप्य के कैरिंग मूल्य रहित हानि प्रावधान को उनके उचित मूल्यों के करीब माना जाता है।

2.8 निवेश और अन्य वित्तीय परिसंपत्तियाँ

i. प्रारंभिक मान्यता एवं माप

समस्त वित्तीय परिसंपत्तियों को शुकू में उचित मूल्य पर मान्यता दी जाती है, साथ ही, लाभ अथवा हानि के माध्यम से उचित मूल्य पर दर्ज नहीं की गई वित्तीय परिसंपत्तियों के मामले में, लेनदेन लागत, जो वित्तीय परिसंपत्ति के अधिग्रहण के लिए जिम्मेदार होती है।

ii. तत्पश्चात माप

तत्पश्चात माप के प्रयोजनों के लिए, कंपनी अपनी वित्तीय संघत्तियों को निम्नलिखित माप श्रेणियों में वर्गीकृत करती है:

जिन्हें बाद में उचित मूल्य पर मापा जाएगा (या तो अन्य व्यापक आय के माध्यम से), या लाभ अथवा हानि के माध्यम से), और

जिन्हें परीशोधन लागत पर मापा जाता है।

वर्गीकरण, वित्तीय परिसंपत्तियों के प्रबंधन के लिए कंपनी के व्यवसाय मॉडल और नकदी प्रवाह की अनुबंध संबंधी शर्तों पर निर्भर करता है। उचित मूल्य पर मापी गई संपत्तियों के लिए, लाभ एवं हानि या तो लाभ अथवा हानि या अन्य व्यापक आय में दर्ज की जाएगी। ऋण, उपकरणों में निवेश के लिए, यह उस व्यवसाय मॉडल पर निर्भर करेगा जिसमें निवेश किया गया है। इक्विटी उपकरणों में निवेश के लिए, यह इस बात पर निर्भर करेगा कि क्या कंपनी ने अन्य व्यापक आय के माध्यम से उचित मूल्य पर इक्विटी निवेश के लिए प्रारंभिक मान्यता के समय एक अपरिवर्तनीय चुनाव किया है।

कंपनी ऋण उपकरणों को तभी पुनर्वर्गीकृत करती है जब और केवल तभी जब उन परिसंपत्तियों के प्रबंधन के लिए उसका व्यवसाय मॉडल बदलता है।

ऋण उपकरण

ऋण उपकरणों का बाद का माप, परिसंपत्ति के प्रबंधन के लिए कंपनी के व्यवसाय मॉडल और परिसंपत्ति की नकदी प्रवाह विशेषताओं पर निर्भर करता है। तीन माप श्रेणियाँ हैं जिन्हें कंपनी अपने ऋण उपकरणों को वर्गीकृत करती है:

परीशोधन लागत पर मापी गई वित्तीय परिसंपत्तियाँ:

यदि निम्नलिखित दोनों शर्तें पूरी होती हैं, तो वित्तीय परिसंपत्तियाँ जैसे व्यापार प्राप्य, सुरक्षा जमा और दिए गए ऋण को परीशोधन लागत पर मापा जाता है:

- परिसंपत्ति को एक व्यवसाय मॉडल के भीतर रखा जाता है जिसका उद्देश्य संविदात्मक नकदी प्रवाह एकत्र करने के लिए परिसंपत्तियों को रखना है, और
- परिसंपत्ति की संविदात्मक शर्तें निर्दिष्ट तिथियों पर नकदी प्रवाह को बढ़ाती हैं, जो केवल बकाया मूल राशि पर मूलधन और ब्याज (एसपीपीआई) का भुगतान होता है।

प्रारंभिक माप के बाद, ऐसी वित्तीय संघत्तियों को बाद में प्रभावी ब्याज (ईआईआर) पद्धति का उपयोग करके परीशोधन लागत पर मापा जाता है।

किसी ऋण साधन पर लाभ अथवा हानि, जिसे बाद में परीशोधन लागत पर मापा जाता है, उसको लाभ अथवा हानि में मान्यता तब दी जाती है जब परिसंपत्ति की मान्यता रद्द कर दी जाती है या खराब हो जाती है। इन वित्तीय परिसंपत्तियों से ब्याज आय को प्रभावी ब्याज दर पद्धति का उपयोग कर वित्त आय में शामिल किया जाता है।

अन्य व्यापक आय (एफबीटी/ओसीआई) के माध्यम से उचित मूल्य पर मापी गई वित्तीय संपत्ति:

यदि निम्नलिखित दोनों मानदंड पूरे होते हैं, तो एक वित्तीय परिसंपत्ति को एफबीटी/ओसीआई के रूप में वर्गीकृत किया जाता है:

- परिसंपत्ति को एक व्यवसाय मॉडल के अंतर्गत रखा जाता है जिसका उद्देश्य संविदात्मक नकदी प्रवाह एकत्र करने और वित्तीय परिसंपत्तियों को बेचने यानी दोनों द्वारा प्राप्त किया जाता है, और
- वित्तीय संघत्तियों की संविदात्मक शर्तें निर्दिष्ट तिथियों पर नकदी प्रवाह को बढ़ाती हैं जो केवल मूलधन का भुगतान और बकाया मूल राशि पर ब्याज होता है।

क्षति लाभ अथवा हानि, ब्याज राजस्व और विदेशी मुद्रा लाभ एवं हानि की मान्यता को छोड़कर, जो लाभ एवं हानि में मान्यता प्राप्त है, वहन राशि में उतार-चढ़ाव को ओसीआई के माध्यम से लिया जाता है। जब वित्तीय परिसंपत्ति की मान्यता रद्द कर दी जाती है, तो ओसीआई में पहले से मान्यता प्राप्त संबंधी लाभ अथवा हानि को इक्विटी से लाभ अथवा हानि में पुन: वर्गीकृत किया जाता है। इन वित्तीय परिसंपत्तियों से ब्याज आय को प्रभावी ब्याज दर पद्धति का उपयोग कर अन्य आय में शामिल किया जाता है।

वित्तीय परिसंपत्तियों को लाभ अथवा हानि (एफबीटी/पीएल) के माध्यम से उचित मूल्य पर मापा जाता है: जो परिसंपत्तियाँ परीशोधन लागत या एफबीटी/ओसीआई के मानदंडों को पूरा नहीं करती हैं उन्हें लाभ अथवा हानि के माध्यम से उचित मूल्य पर मापा जाता है। किसी वित्तीय परिसंपत्ति पर लाभ अथवा हानि जिसे बाद में लाभ अथवा हानि के माध्यम से उचित मूल्य पर मापा जाता है, उस अवधि में लाभ अथवा हानि के रूप में मान्यता दी जाती है जिसमें यह उत्पन्न होता है। इन वित्तीय परिसंपत्तियों से ब्याज आय अन्य आय में शामिल किया जाता है।

2.9 आयकर

कर व्यव, वर्तमान कर और स्थगित कर का योग दर्शाता है।

वर्तमान कर - वर्तमान कर को अवधि के लिए कर योग्य लाभ के आधार पर करधान अधिकारियों से वसूल की जाने वाली या उन्हें भुगतान की जाने वाली अपेक्षित राशि पर मापा जाता है। कंपनी के वर्तमान कर की गणना उन कर दरों का उपयोग कर की जाती है जो रिपोर्टिंग अवधि के अंत तक अधिनियमित या मूल रूप से अधिनियमित की गईं हैं।

आस्थगित कर - परिसंपत्तियाँ और देनदारियों के कर आधारों और स्टैंडअलोन वित्तीय विवरणों में उनकी वहन राशि के बीच उत्पन्न होने वाले अस्थायी अंतर (टाइ बर) को योजना में शामिल लोगों के अलावा) पर देयता पद्धति का उपयोग कर पूर्ण रूप से आस्थगित आयकर प्रदान किया जाता है। आस्थगित कर परिसंपत्तियों को इस हद तक मान्यता दी जाती है कि यह संभव हो कि भविष्य में कर योग्य लाभ उपलब्ध होगा जिसके विरुद्ध कटौती योग्य अस्थायी अंतर का उपयोग किया जा सकता हो।

आस्थगित कर परिसंपत्तियों और देनदारियों को उन कर दरों के आधार पर मापा जाता है, जो उस अवधि में लागू होने की उम्मीद होती है जब परिसंपत्ति सिद्ध होती है या देयता का निपटान किया जाता है, कर दरों और कर नियमों के आधार पर जो बैलेंस शीट की तिथि तक अधिनियमित या मूल रूप से अधिनियमित होते हैं।

वर्तमान और आस्थगित कर को लाभ अथवा हानि में मान्यता दी जाती है, सिवाय इसके कि यह अन्य व्यापक आय या सीधे इक्विटी में मान्यता प्राप्त वस्तुओं से संबंधित हो।

वित्तीय विवरण पर नोट्स

2.10 प्रावधान और आकस्मिक देनदारियाँ

प्रावधानों को तब मान्यता दी जाती है जब कंपनी के पास पिछली घटनाओं के परिणामस्वरूप वर्तमान नियामक अथवा रचनात्मक दायित्व होता है; यह संभव है कि दायित्व को निपटारने के लिए संसाधनों के बहिर्भावह की आवश्यकता होगी; और राशि का विश्वसनीय अनुमान लगाया गया हो। आकस्मिक देनदारियों का खुलासा तब किया जाता है जब पिछली घटनाओं से कोई संभावित दायित्व उत्पन्न होता हो, जिसके अस्तित्व की पुष्टि केवल एक या अधिक अनिश्चित भविष्य की घटनाओं के घटित होने या न होने से होती है जो पूरी तरह से कंपनी के नियंत्रण में न हों। वर्तमान दायित्व को पिछली घटनाओं से उत्पन्न होता है, जहाँ या तो यह संभव नहीं होता है कि निपटान के लिए संसाधनों के बहिर्बाह की आवश्यकता होगी या राशि का विश्वसनीय अनुमान नहीं लगाया जा सकता हो, तो उसे आकस्मिक दायित्व के रूप में स्वीकार किया जाता है।

2.11 राजस्व मान्यता

राजस्व आय को लाभ एवं हानि के विवरण में तब मान्यता दी जाती है जब:

आय सुजन गतिविधियाँ एक बाध्यकारी समझौते के आधार पर निष्पादित की गईं हों

आय को विश्वसनीय रूप से मापा जा सकता हो

यह संभव हो कि लेन-देन से जुड़े आर्थिक लाभ कंपनी को प्राप्त होंगे

लेन-देन से संबंधित लागतों को विश्वसनीय रूप से मापा जा सकता हो

समस्त व्यवसायों के लिए राजस्व की तब मान्यता दी जाती है जब प्रदर्शन दायित्व पूरा हो जाता है, जो ग्राहक को उस राशि पर नियंत्रण के हस्तान्तरण पर पूरा होता है जो उस प्रकार को दर्शाता है जिसके लिए कंपनी वस्तुओं और सेवाओं के बदले में इकट्ठार होने की उम्मीद करती है।

राजस्व को तब मान्यता दी जाती है जब ग्राहक को वादा किए गए समान या सेवाओं को स्थानान्तरित करने प्रदर्शन दायित्वों को पूरा किया जाता है, अर्थात् एक समय पर या समय के साथ, बशर्ते कि पूरा होने के संरण को विश्वसनीय रूप से मापा जा सके।

ब्याज आय - ब्याज आय में व्यवस्था योजना के अंतर्गत, एससीआई से प्राप्त अधिशेष निधि पर ब्याज शामिल होता है। ब्याज आय को लाभ एवं हानि के विवरण में अर्जित होने के रूप में मान्यता दी जाती है।

2.12 बीमा दावे

कंपनी द्वारा किए गए बीमा दावों को हमीयारों द्वारा स्वीकार किए जाने पर मान्यता दी जाती है।

2.13 ष्टे

अनुबंध अथवा अनुबंध के कुछ हिस्से जो मालिकों (प्टादाताओं) को किए जाने वाले भुगतान के बदले में, एक निश्चित अवधि के लिए किसी मान्यता दी गई संपत्ति के उपयोग को नियंत्रित करने का अधिकार देते हैं, उन्हें ष्टे के रूप में माना जाता है। अनुबंधों का मूल्यांकन यह निर्धारित करने के लिए किया जाता है कि क्या अनुबंध की शुरुआत में वह अनुबंध है, अथवा उसमें ष्टा शामिल है या तब जब अनुबंध के नियमों और शर्तों में महत्वपूर्ण बदलाव होते हैं।

जहाँ कंपनी शुरुआत में लीज व्यवस्था में पट्टेदार है, लीज अनुबंधों को उपयोग की संपत्तियों के अधिकार के रूप में मान्यता दी जाती है और लीज देनदारियों को अल्पकालिक ष्ट्टों और कम मूल्य के ष्ट्टों को छोड़कर, प्रारंभिक मान्यता पर लीज भुगतान के वर्तमान मूल्य पर मापा जाता है। ष्ट्टे की अवधि के दौरान संपत्तियों के उपयोग के अधिकारों का मूल्यहास सीधी रेखा के आधार पर किया जाता है। ष्ट्टे में निहित ब्याज दर का उपयोग करके ष्ट्टे के भुगतान में छूट दी जाती है। यदि वह दर आसानी से उपलब्ध नहीं हो, तो बुद्धिशील उधार दर लागू की जाती है। बुद्धिशील उधार दर, उस ब्याज दर को दर्शाती है जो ष्ट्टेदार को समान अवधि में उधार लेने के लिए समान सुरक्षा के साथ, एक समान आर्थिक वातावरण में उपयोग के अधिकार वाली संपत्ति के समान प्रकृति और मूल्य की संपत्ति प्राप्त करने के लिए आवश्यक धनराशि भुगतान करनी होगी। अल्पकालिक ष्ट्टों और कम मूल्य वाली संपत्तियों के ष्ट्टे से जुड़े भुगतान को लाभ एवं हानि खाते में व्यय के रूप में मान्यता दी जाती है।

2.14 प्रति शेयर आय

प्रति शेयर मूल कमाई की गणना, अवधि के दौरान, बकाया इक्विटी शेयरों की भारत औसत संख्या द्वारा इक्विटी शेयरधारकों के लिए रोय्य अवधि के लिए शुद्ध लाभ अथवा हानि को विभाजित करके की जाती है। प्रति शेयर तुलुक्त आय की गणना के प्रयोजन के लिए, इक्विटी शेयरधारकों के कारण, अवधि के लिए, शुद्ध लाभ अथवा हानि और अवधि के दौरान बकाया शेयरों की भारत औसत संख्या को समस्त तुलुक्त संभावित इक्विटी शेयरों के प्रभावों के लिए समायोजित किया जाता है।

2.15 नकदी प्रवाह विवरण

नकदी प्रवाह को अप्रत्यक्ष विधि का उपयोग कर रिपोर्ट किया जाता है, जिससे कर पूर्व लाभ को गैर-नकद प्रकृति के लेनदेन के प्रभाव और अतीत अथवा भविष्य की नकद प्राप्तियों या भुगतानों के किसी भी स्थगन या संघय के लिए समायोजित किया जाता है। कंपनी के संचालन, निवेश और वित्तपोषण गतिविधियों से नकदी प्रवाह को उपलब्ध जानकारी के आधार पर अलग किया जाता है।

स्टैंडअलोन वित्तीय विवरण पर टिप्पणियाँ					
नोट 3: संपत्ति, संबंध और उपकरण					
विवरण	फ्रीहोल्ड भूमि	भवन	स्वामित्व फ्लैट और आवासीय भवन	'फर्नी	

* शेयरों को उनके द्वारा दिए गए क्रम के बड़ते बँकों के पास गिरवी रखा गया है

डिमर्जर योजना के अनुसार प्राप्त हुआ। हालाँकि, कानूनी हस्तगतण लंबित है।

टिप्पणी १(h) : अन्य अचल परिसंपत्तियां

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
विक्रेता को दी गई अन्य जमारारशिर्वा	37	38
अन्य अचल परिसंपत्तियां	37	38

टिप्पणी 9: आय कर परिसंपत्ति (शुद्ध)

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
आयकर संपत्ति (प्रावधान का शुद्ध)*	331	280
आय कर परिसंपत्ति (शुद्ध)	331	280

कृपया नोट संख्या 34 देखें।

टिप्पणी 10(a) : व्यापार प्राप्ति

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
व्यापार प्राप्ति**	192	-
कुल व्यापार प्राप्ति	192	-
वर्तमान भाग	192	-
गैर वर्तमान भाग	-	-

उपरोक्त जानकारी का विवरण

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
अच्छा माना जाता है - सुरक्षित	-	-
अच्छा माना जाता है - असुरक्षित	192	-
व्यापार प्राप्य जिसमें क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि हुई है	-	-
व्यापार प्राप्य - क्रेडिट खराब	-	-
कुल व्यापार प्राप्य	192	-

*संबंधित पार्टियों से प्राप्तियां (नोट 34 देखें)

30 सितम्बर 2023 को समाप्त वर्ष के लिए व्यापार प्राप्ति की अनुसूची

विवरण	बकाया नहीं है	0-6 महीने	6 महीने से 1 वर्ष	1 वर्ष से 2 वर्ष	2 वर्ष से 3 वर्ष	3 वर्ष से ज्यादा	कुल
अविवादित	अच्छा माना गया	-	192	-	-	-	192
अविवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
अविवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
विवादित	अच्छा माना गया	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
कुल व्यापार प्राप्ति	192	-	-	-	-	-	192

31 मार्च 2023 को समाप्त वर्ष के लिए व्यापार प्राप्ति की अनुसूची

विवरण	बकाया नहीं है	0-6 महीने	6 महीने से 1 वर्ष	1 वर्ष से 2 वर्ष	2 वर्ष से 3 वर्ष	3 वर्ष से ज्यादा	कुल
अविवादित	अच्छा माना गया	-	192	-	-	-	192
अविवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
अविवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
विवादित	अच्छा माना गया	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
कुल व्यापार प्राप्ति	192	-	-	-	-	-	192

31 मार्च 2023 को समाप्त वर्ष के लिए व्यापार प्राप्ति की अनुसूची

विवरण	बकाया नहीं है	0-6 महीने	6 महीने से 1 वर्ष	1 वर्ष से 2 वर्ष	2 वर्ष से 3 वर्ष	3 वर्ष से ज्यादा	कुल
अविवादित	अच्छा माना गया	-	192	-	-	-	192
अविवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
अविवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
विवादित	अच्छा माना गया	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
कुल व्यापार प्राप्ति	192	-	-	-	-	-	192

31 मार्च 2023 को समाप्त वर्ष के लिए व्यापार प्राप्ति की अनुसूची

विवरण	बकाया नहीं है	0-6 महीने	6 महीने से 1 वर्ष	1 वर्ष से 2 वर्ष	2 वर्ष से 3 वर्ष	3 वर्ष से ज्यादा	कुल
अविवादित	अच्छा माना गया	-	192	-	-	-	192
अविवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
अविवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
विवादित	अच्छा माना गया	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट जोखिम में उल्लेखनीय वृद्धि	-	-	-	-	-	-
विवादित	क्रेडिट क्षीण	-	-	-	-	-	-
कुल व्यापार प्राप्ति	192	-	-	-	-	-	192

टिप्पणी 10(b): नकदी और नकदी समकक्ष

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
बैंकों में बैलेंस	-	-
बैंक अकाउंट में	598	1
डिपॉजिट में	-	1,000
नकदी और नकदी समकक्ष	598	1,001

टिप्पणी 10(c) : अन्य बैंक बैलेंस

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
बैंकों में बैलेंस	-	-
डिपॉजिट में	17,000	31,217
अन्य बैंक बैलेंस	17,000	31,217

टिप्पणी 10(d) : अन्य वित्तीय परिसंपत्ति

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
उपार्जित ब्याज	3,513	2,644
एससीआई से पुनर्प्राप्ति योग्य	-	280
क्रिये की आय के लिए प्रावधान	31	-
आय एमटीआई के लिए प्रावधान	4	-
बैंकों में जमा	85,748	67,783
अन्य वित्तीय परिसंपत्ति	89,296	70,707

टिप्पणी 10(e) : अन्य वित्तीय चालू परिसंपत्ति

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
जीएसटी प्राप्य*	219	-
विक्रेताओं को एडवॉंस	6	122
प्रोपेटिड बीमा प्रीमियम	-	-
अन्य वित्तीय चालू परिसंपत्ति	225	122

टिप्पणी 11: विक्री के लिए वर्गीकृत परिसंपत्ति

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
सेल एससीआई शिपिंग कंपनी प्राइवेट लिमिटेड के 10 रुपये मूल्य के 1,00,000 (पिछले वर्ष 1,00,000) शेयर घटाए; क्षति हानि भना	10 (3)	10 (3)
इरानो हिंद शिपिंग कंपनी लिमिटेड घटाए; क्षति हानि भना	7 (39)	7 (39)
इरानो हिंद शिपिंग कंपनी लिमिटेड को एडवॉंस घटाए; संहित एडवॉंस के लिए प्रावधान	23 (23)	23 (23)
विक्री के लिए वर्गीकृत परिसंपत्ति	7	7

a) डिमर्जर योजना के अनुसार, SAIL SCI शिपिंग कंपनी प्राइवेट लिमिटेड (SSSPL) के संयुक्त उद्यम के शेयर कंपनी को हस्तगत कर दिए गए हैं। उक्त संयुक्त उद्यम 19.05.2010 को 1000 लाख रुपये की अधिकृत शेयर पूंजी के साथ स्थापित किया गया था। (नोट 37 देखें)

"b) भारत सरकार ने 02.04.2013 को आयोजित कैबिनेट की बैठक में इरानो-हिंद शिपिंग कंपनी (पी.जे.एस) (आईएचएससी) के विपटन के प्रस्ताव को मंजूरी दे दी और संयुक्त उद्यम भागीदारों के बीच आईएचएससी की परिसंपत्तियों/देनदारियों को विभाजित किया जाएगा। डिमर्जर योजना के अनुसार, कंपनी की ईंशन में निर्गमित एक संयुक्त उद्यम कंपनी IHSC में 49% हिस्सेदारी है, जिस पर संयुक्त राष्ट्र संगठन (यूएन) द्वारा प्रतिबंध लगाया गया है। अंततः, संयुक्त उद्यम को भंग करने के लिए प्रयास किया जाते हैं जो कि भू-राजनीतिक माहौल और संयुक्त राष्ट्र द्वारा लगाए गए प्रतिबंधों पर निर्भर करता है। कंपनी केबिनेट के निर्णय के प्रति प्रतिबद्ध रहेगी।

"**गैर-आवर्ती उचित मूल्य माप**

रिपोटिंग अवधि के दौरान विक्री के लिए विनिवेश को उसकी वहन राशि और पुनर्जीकरण के समय बेचने की लागत को घटाकर उचित मूल्य के निचले भाग पर मापा जाता है, जिसके परिणामस्वरूप 42 लाख रुपये को प्रतिभारित आय के विवरण में हानि क्षति के रूप में मान्यता दी जाती है।"

टिप्पणी 12: इन्विस्टी शेयर पूंजी

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
अधिकृत	46,57,99,010 प्रत्येक 10 रुपये के इन्विस्टी शेयर	46,580
जारी और सदस्य	46,57,99,010 प्रत्येक 10 रुपये के इन्विस्टी शेयर	46,580*

शेयर 06.04.2023 को आवंटित किए गए थे

a) कुल शेयरों का 5% से अधिक रखने वाले शेयरधारकों द्वारा रखे गए इन्विस्टी शेयरों का विवरण	30 सितम्बर 2023 को शेयरों की संख्या	शेयरधारिता का प्रतिशत	31 मार्च 2023 को शेयरों की संख्या	शेयरधारिता का प्रतिशत
इन्विस्टी शेयर				
1. भारत के राष्ट्रपति	29,69,42,977	63.75%	29,69,42,977	63.75%
2. भारतीय जीवन बीमा निगम	2,46,89,964	5.30%	2,46,89,964	5.30%
	32,16,32,941	69.05%	32,16,32,941	69.05%

b) प्रमोटर्स की शेयरधारिता का खुलासा

प्रमोटर्स का नाम#	शेयरों की संख्या	कुल शेयरों का %	वर्ष के दौरान % परिवर्तन**
1. भारत के राष्ट्रपति	29,69,42,977	63.75%~	-

प्रमोटर का मतलब यहां कंपनी अधिनियम, 2013 में परिभाषित प्रमोटर से है
 - भारत के राष्ट्रपति के पास 63.75% शेयरधारिता है और शेयर 31.03.2023 तक आवंटन के लिए लंबित हैं। शेयर 06.04.2023 को आवंटित किए गए थे

** प्रतिशत परिवर्तन की गणना वर्ष की शुरुआत में संख्या के संबंध में की जाएगी या यदि वर्ष के दौरान पहली बार जारी की गई है तो जारी होने की तारीख के संबंध में की जाएगी

c) जिस तारीख को बैलेंस शीट तैयार की जाती है, उससे ठीक पहले की पांच साल की अवधि के लिए, नकद के अलावा विचारके लिए कोई शेयर जारी नहीं किया गया है, जोस शेयरों के रूप में कोई शेयर जारी नहीं किया गया है और कोई शेयर वापस नहीं खरीदा गया है।

d) इन्विस्टी शेयरों से जुड़े अधिकार/व्यवस्था/प्रतिबंध:
 कंपनी के पास 10 रुपये के बराबर मूल्य वाले इन्विस्टी शेयरों की केवल एक श्रेणी है। इन्विस्टी शेयरों का प्रत्येक शेयरधारक प्रति शेयर एक वोट का हकदार है। कंपनी के परिणामों की स्थिति में, इन्विस्टी शेयरों के धारक अपनी शेयरधारिता के अनुपात में सभी तरजीही आवंटन के विवरण के बाद कंपनी की शेष संपत्ति प्राप्त करने के हकदार होंगे। निदेशक मंडल द्वारा प्रस्तावित लाभांश आगामी वार्षिक आम बैठक में शेयरधारकों के अनुमोदन के अधीन है।"

e) कंपनी के पास कोई होल्डिंग कंपनी नहीं है।

f) शेयरों की बिक्री/विनिवेश के लिए विवरण और अनुबंध/प्रतिबद्धता के तहत जारी करने के लिए कोई शेयर आरक्षित नहीं हैं।

टिप्पणी 13: अन्य इन्विस्टी

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
पूंजी आरक्षित	28,991	28,991
प्रतिभारित आय	2,44,466	2,42,063
कुल अन्य इन्विस्टी	2,73,457	2,71,054

(i) पूंजी आरक्षित

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
रोकड़ जमा	28,991	28,991
अवधि के दौरान	-	-
रोकड़-बाकी	28,991	28,991

(ii) प्रतिभारित आय

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
रोकड़ जमा	2,42,063	2,38,505
जोड़े: लाभ/हानि	2,403	3,558
रोकड़-बाकी	2,44,466	2,42,063

प्रतिभारित आय में रु. 2,31,857 भी हैं जो एमटीआई भूमि के बड़े हुए मूल्यांकन के लिए हैं

अन्य आरक्षित की प्रकृति और उद्देश्य

पूंजी आरक्षित: एससीआई से प्राप्त इन्विस्टी शेयर पूंजी जारी करने के बाद डिमर्जर की योजना के अनुसार शुद्ध संपत्ति की शेष राशि। यह लाभांश विवरण के लिए उपलब्ध नहीं है लेकिन इसका उपयोग बोम्स शेयर जारी करने के लिए किया जा सकता है।

प्रतिभारित कमाई: प्रतिभारित आय कंपनी की अधिशेष/संचित आय है और रुपये 2,31,857 (लाख) को छोड़कर जो एमटीआई भूमि के बड़े हुए मूल्यांकन को दर्शाते हैं, ये शेयरधारकों को विवरण के लिए उपलब्ध है।

टिप्पणी 14: पट्टा दायित्व

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को	
		अचल	चालू
पट्टा दायित्व	9	9	0.22
कुल पट्टा दायित्व	9	9	0.22

टिप्पणी 15: विलम्बित कर दायित्व

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
एमटीआई भूमि के उच्चतर मूल्यांकन के प्रति विलम्बित कर दायित्व	316	632
कुल विलम्बित कर दायित्व	316	632

टिप्पणी 16 : व्यापार देय

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
व्यापार देय	-	-

(ए) सूक्ष्म उद्यमों और लघु उद्यमों का कुल बकाया; और
 (बी) सूक्ष्म उद्यमों और लघु उद्यमों के अलावा अन्य लेनदारों का कुल बकाया

	1	-
कुल व्यापार देय	1,619	1

एमएसएमडी अधिनियम, 2006 के तहत प्रकटीकरण की आवश्यकता

विवरण	30 सितम्बर 2023 को	31 मार्च 2023 को
(a) (i) प्रत्येक लेखा वर्ष के अंत में किसी भी आपूर्तिकर्ता को बकाया मूल राशि;	1	1
(ii) देय ब्याज (अलग से दिखाया जाएगा) जो प्रत्येक लेखा वर्ष के अंत में किसी भी आपूर्तिकर्ता को भुगतान नहीं किया गया है	-	-
(b) सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम विकास अधिनियम, 2006 (2006 का 27) की धारा 16 के अनुसार खरीदार द्वारा भुगतान की गई ब्याज की राशि, साथ ही प्रत्येक लेखा वर्ष के दौरान नियत दिन से परे आपूर्तिकर्ता को किए गए भुगतान की राशि ;	-	-
(c) भुगतान करने में देरी की अवधि के लिए देय ब्याज की राशि (जिसका भुगतान किया गया है लेकिन वर्ष के दौरान नियत दिन से परे) लेकिन सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम विकास अधिनियम, 2006 के तहत निर्दिष्ट ब्याज को छोड़े बिना;	-	-
(d) प्रत्येक लेखा वर्ष के अंत में अर्जित और अवैतनिक शेष ब्याज की राशि; और	-	-
(e) सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम विकास अधिनियम, 2006 की धारा 23 के तहत कटौती योग्य व्यय की अस्वीकृति के उद्देश्य से, अतिरिक्त ब्याज की राशि शेष है और आने वाले वर्षों में भी देय है, ऐसी तारीख तक जब ऊपर दिए गए ब्याज का भुगतान वास्तव में छोटे उद्यम को किया जाता है।	-	-

एसे विक्रेताओं के संबंध में जानकारी इस हद तक दी गई है कि कंपनी के पास उपलब्ध जानकारी के आधार पर उन्हें सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यमों के रूप में पहचाना जा सके।

30 सितंबर 2023 को समाप्त वर्ष के लिए व्यापार देय आय सीमा अनुसूची

विवरण	बकाया नहीं है	0 से 1 वर्ष	1 से 2 वर्ष	2 से 3 वर्ष	3 वर्ष से ज्यादा	कुल
(i) एमएसएमई	-	1	-	-	-	1
(ii) अन्य	-	1,618	-	-	-	1,618
(iii) विवादित बकाया- एमएसएमई	-	-	-	-	-	-
(iv) विवादित बकाया-अन्य	-	-	-	-	-	-
कुल योग	-	1,619	-	-	-	1,619

31 मार्च 2023 को समाप्त वर्ष के लिए व्यापार देय आय सीमा अनुसूची

विवरण	बकाया नहीं है	0 से 1 वर्ष	1 से 2 वर्ष	2 से 3 वर्ष	3 वर्ष से ज्यादा	कुल
-------	---------------	-------------	-------------	-------------	------------------	-----

टिप्पणी -३2 संबंधित पार्टी लेनदेन
(a) नियंत्रण
केंद्र सरकार द्वारा नियंत्रित भारत सरकार के उद्यम
एससीआईएलएलएल, कंपनी अधिनियम, 2०13 की धारा 2(45) के अनुसार एक सरकारी कंपनी है, जिसे एससीआई की पूर्ण स्वामित्व वाली सहायक कंपनी के रूप में शामिल किया गया है।एससीए के दिनांक 22.०2.2023 के आदेश के अनुसार, जिसमें डिमर्जर योजना को मंजूरी दी गई और प्रभावी तिथि 14.०३.२०२३ थी,एससीआईएलएलएल भारत सरकार के सामान्य निबंधन के तहत एक अलग कानूनी इकाई बन गई।एससीआईएलएलएल डिमर्जर की निवत तिथि ०१.०4.२0२१ है और इस तिथि से कंपनी एससीआई लिमिटेड की सहायक कंपनी नहीं रह गई है।
(b) प्रमुख प्रबंधन कार्मिक
कार्यकारी निदेशक
1. कैप्टन बी.के. त्यागी (०३.0९.२०२२ से सीएम्डी)
2. श्रीमती. एच. के. जोशी (सीएम्डी ०१.0६.202२ से बोर्ड में नहीं रहे)
३. श्री अतुल उबले (०३.08.2022 को सीएम्डी के रूप में बोर्ड में शामिल हुए और ०२.0९.२०22 से बोर्ड में नहीं रहे)
कंपनी सचिव
4. श्री मोहम्मद फ़िरोज़ (०8.0५.2023 से कंपनी सचिव और अनुपालन अधिकारी के रूप में नियुक्त)
मुख्य वित्तीय अधिकारी
5. सुश्री लक्ष्मी कामध (०८.०५.2023 से मुख्य वित्तीय अधिकारी के रूप में नियुक्त)
(c) गैर-कार्यकारी निदेशक - केएम्पपी नहीं

सरकार द्वारा नामित निदेशक:

- श्री संजय कुमार, एएस एवं एफए, एमओपीएसडब्ल्यू(१7.११.२021 को बोर्ड में शामिल हुए)
- श्री विक्रम सिंह, जेएस, एमओपीएसडब्ल्यू(०3.1१.२022 से बोर्ड में नहीं रहेंगे)
- श्री अमिताभ कुमार, डीजीएस (०१.०३.२०23 से बोर्ड में नहीं रहेंगे)
- श्री राजीव जलोटा, अध्यक्ष, एसीपीटी (10.१2.20२1 को बोर्ड में शामिल हुए)
- श्री विनीत कुमार, अध्यक्ष, एसपीएम पोर्ट (३०.०६.२०२२ को बोर्ड में शामिल हुए और ०९.१०.२०२2 से बोर्ड में नहीं रहे)
- श्री पी. एल. हरांध, अध्यक्ष, एसपीएम पोर्ट (09.१०.2022 को बोर्ड में शामिल हुए और 08.0५.202३ से बोर्ड में नहीं रहे)
- श्री राजेश कुमार सिन्हा, एएस, एमओपीएसडब्ल्यू (२१.1१.२022 को बोर्ड में शामिल हुए)
- श्री रघेंद्र रमन, अध्यक्ष, एसपीएम पोर्ट (०9.0५.२023 को बोर्ड में शामिल हुए)
- श्री श्याम जगन्नाथन, डीजीएस (०३.०७.२02३ को बोर्ड में शामिल हुए)

(d) प्रमुख प्रबंधन कार्मिक पारिश्रमिक	राशि लाख रुपये में		
नाम	30 सितम्बर २०२3 को खत्म छमाही	31 मार्च २०२३ को खत्म वर्ष	
१. कैप्टन बी.के. त्यागी (०३.०9.२022 से सीएम्डी)	-	-	
2. श्रीमती. एच. के. जोशी (सीएम्डी ०१.०६.२०२2 से बोर्ड में नहीं रहे)	-	-	
3. श्री अतुल उबले (०३.०8.२०२२ को सीएम्डी के रूप में बोर्ड में शामिल हुए और ०२.०9.२०२२ से बोर्ड में नहीं रहे)	-	-	
4. श्री मोहम्मद फ़िरोज़ (08.०5.20२3 से)	1०	-	
५. सुश्री लक्ष्मी कामध (०८.०५.२०२३ से)	1४	-	
कुल	24	-	

(e) सरकार से संबंधित संस्थाओं के साथ लेनदेन

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड के साथ लेनदेन इस प्रकार हैं:

राशि लाखों रुपये में

१. लेनदेन की प्रकृति			
नाम	३० सितम्बर २०२३ को खत्म छमाही	३१ मार्च २०२३ को खत्म वर्ष	
१) एससीआई से देय परिचालन आय	४६३	1,2३५	
2) एससीआई से देय व्याज आय	३१५	५,0८०	
3) एससीआई द्वारा किए गए और एससीआईएलएल द्वारा देय राजस्व व्यय	१,८४६	2,२६७	
4) भवनों के लिए एससीआई द्वारा किया गया पूंजीगत व्यय	१२२	१०६	
२. ऋण वकौात	३० सितम्बर २0२३ को खत्म छमाही	३१ मार्च 2०2३ को खत्म वर्ष	
एससीआई से प्राप्य/देय)	१,7७०	28०	

(एफ) कंपनी का सीएम्डी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया में अध्यक्ष और प्रबंध निदेशक का पद रखता है

नोट ३३: खंड जानकारी

(a) व्यावसायिक खंड

कंपनी का प्रबंधन बोर्ड द्वारा किया जाता है जो मुख्य निर्णय निर्माता है। बोर्ड ने संसधानों के आवंटन और प्रदर्शन का आकलन करने के उद्देश्य से परिचालन खंडों का निर्माण किया है।

(1) एमटीआई - एमटीआई खंड में मेरीटाइन ट्रेनिंग इंस्ट्र्यूट शामिल है।

(II) अन्य - अन्य खंड में निवेश संगति और डीमर्जर के परिणामस्वरूप प्राप्त अधिेश घनराशि शामिल है।

(b) भौगोलिक खंड

वर्तमान में, कंपनी का परिचालन भारत तक ही सीमित है।

(सी) व्याज और कर से पहले की कमाई (ईबीआईटी)

समायोजित ईबीआईटी में बंद किए गए संचालन और आय और व्यय की महत्वपूर्ण वस्तुओं के प्रभाव शामिल नहीं हैं, जिनका कमाई की गुणवत्ता पर प्रभाव पड़ सकता है जैसे कि पुनर्जनन लागत, हानि जब हानि एक पृथक, गैर-आवर्ती घटना का परिणाम है। इसमें वित्तीय साधनों पर लाभ या हानि के प्रभाव को भी शामिल नहीं किया गया है।

समायोजित ईबीआईटी	30 सितम्बर 2०२3 को	31 मार्च २०2३ को	
एमटीआई	(6६7)	(4९७)	
अन्य	३,४5५	2,2५6	
कुल समायोजित ईबीआईटी	२,788	१,759	

समायोजित **EBIT** आयक पूर्व लाभ से इस प्रकार मेल खाता है:

	30 सितम्बर 2०23 को	31 मार्च 2०२३ को	
कुल समायोजित ईबीआईटी	२,७८8	१,७५9	
वित्तीय लागत एमटीआई	-	-	
अन्य	-	१	
कुल वित्तीय लागत	-	१	
परिचालन से आयकर पूर्व लाभ	२,७88	१,७5८	

समायोजित ईबीआईटी में शामिल मूल्यहात

समायोजित ईबीआईटी	30 सितम्बर २0२3 को	३1 मार्च २0२3 को	
एमटीआई	२८	64	
अन्य	७	1२	
कुल समायोजित ईबीआईटी	३4	७६	

(d) खंड राजस्व

खंड राजस्व को लाभ या हानि के विवरण जैसे माया जाता है

	३० सितम्बर 2०२३ को		३1 मार्च 2023 को			
खंड	कुल खंड राजस्व	अंतर खंड राजस्व	वाहरी ग्राहकों से राजस्व	कुल खंड राजस्व	अंतर खंड राजस्व	वाहरी ग्राहकों से राजस्व
एंटीआई	६८०	-	68०	१,2३5	-	१,235
अन्य	4,१५९	-	४,१५9	५,०९5	-	५,०९५
कुल खंड राजस्व	४,8३9	-	४,८३9	6,33०	-	६,33०
लाभ और हानि अक्वाउंट के अनुसार कुल खंड राजस्व	४,८39	-	4,839	६,३30	-	६,330

(e) खंड परिसंपत्तियां

	30 सितम्बर २023 को		३१ मार्च 20२3 को		
खंड	खंड परिसंपत्तियां	अचल परिसम्पत्तियों के अलावा	खंड परिसंपत्तियां	अचल परिसम्पत्तियों के अलावा	
एमटीआई	2,३9,510	-	२,३8,८५5	-	
अन्य	1,०७,721	-	१,०३,७९२	-	
कुल खंड परिसंपत्तियां	3,४७,23१	-	३,42,६४7	-	
बैलेंस शीट के अनुसार कुल परिसंपत्तियां	३,४७,२3१	-	3,४२,६४७	-	

(f) खंड दायित्व		30 सितम्बर 2०23 को	३१ मार्च २०२३ को	
एंटीआई		१,५५1	(४,८72)	
अन्य		25,६4३	29,8८५	
कुल खंड दायित्व		२7,१९४	२५,०१३	
बैलेंस शीट के अनुसार कुल खंड दायित्व		२७,1९४	25,0१३	

टिप्पणी 34: ग्राहकों के साथ अनुबंध से राजस्व

ग्राहकों के साथ अनुबंधों से प्राप्त राजस्व और कुल राजस्व के रूप में प्रकट की गई राशिों इस प्रकार हैं:

	3० सितम्बर २023 को खत्म छमाही	3१ मार्च २0२3 को खत्म वर्ष	
ग्राहकों के साथ अनुबंध से राजस्व	85३	1,25०	
दूसरे स्रोतों से राजस्व			
अन्य आय	३,9८६	५,०8०	
कुल राजस्व	4,८३9	६,३30	

ग्राहकों के रूप में कंपनी के साथ अनुबंध से राजस्व का पृथक्करण इस प्रकार है:

(A) ग्राहकों के साथ अनुबंध से राजस्व - खंडवार

	30 सितम्बर 2०23 को खत्म छमाही	३१ मार्च २023 को खत्म वर्ष	
एमटीआई	853	१,25०	
अन्य	3,९86	५,08०	
कुल राजस्व	4,839	६,3३०	

(B) राजस्व पहचान के समय के आधार पर:

	समय पर	समय के बाद	कुल	समय पर	समय के बाद	कुल	
एमटीआई	-	85३	8५3	-	१,250	१,२5०	
अन्य	-	3,9८6	३,98६	-	5,०८0	५,०80	
कुल राजस्व	-	४,८3९	४,839	-	६,३30	६,3३०	

टिप्पणी 35: पट्टा

पट्टेदार के रूप में कंपनी के पास भूमि, बिल्डिंग है। राइट-टू-यूज़ अर् पट्टे की देनदारी का खुलासा वित्तीय विवरणों में क्रमशः नोट संख्या 9 और १७ में किया गया है। अल्पकालिक पट्टों और कम मूल्य वाली परिसंपत्तियों के पट्टों से जुड़े भुगतानों को सीधी-रेखा के आधार पर लाभ या हानि में व्यय के रूप में मान्यता दी जाती है।

निम्नलिखित तालिका ३१ मार्च 20२३ को समाप्त वित्तीय वर्ष और 3० सितंबर २०23 को समाप्त छमाही में लाभ और हानि के विवरण में पट्टों के प्रभाव को दर्शाती है:

लाभ और हानि में पहचानी गई राशिों	३0 सितम्बर २023	३१ मार्च २0२३	
राइट-ऑफ़-यूज़ वाली परिसंपत्तियों पर मूल्यहास लागत	0.1१	०.2१	
व्याज व्यय (वित्त लागत में शामिल)	0.३9	०.७८	
परिचालन लागत में पहचाना गया कुल	0	१	

परिचालन पट्टा प्रतिबद्धताएँ

(१) पट्टेदार के रूप में - भुगतान

बैलेंस शीट की तिथि तक, कंपनी के पास कुल मिलाकर निम्नलिखित सविदात्मक प्रतिबद्ध भविष्य की न्यूनतम पट्टा देय भूमि, भवन है और प्रत्येक की अवधि निम्नलिखित है:

	३0 सितम्बर २023	३१ मार्च 20२३*	
१ वर्ष से बाद में नहीं	0.८१	०.८१	
१ वर्ष से बाद में और ५ वर्ष से बाद में नहीं	३.२2	३.2२	
पांच वर्ष के बाद	28.६2	2७.81	

* तीन देय में व्याज और मूल नकदी प्रवाह दोनों शामिल है।

पट्टे की शर्तें और नवीनीकरण अधिकार अलग-अलग है।

टिप्पणी 36: ३१ मार्च २0२३ और 3० सितंबर २0२३ तक अचल संपत्ति के ३6 स्वामित्व विलेख कंपनी के नाम पर नहीं थे।

३१ मार्च २02३ और 30 सितंबर २023 तक अचल संपत्ति का स्वामित्व विलेख कंपनी के नाम पर नहीं था

संपत्ति की वस्तु का विवरण	सकल वहन मूल्य	के नाम स्वाभित्व विलेख	पर क्या स्वाभित्व विलेख धारक प्रमोटर, निदेशक या प्रमोटर/निदेशक का रिश्तेदार या प्रमोटर/निदेशक का कर्मचारी है	कब से पृथक इकाई द्वारा	संपत्ति धारित हुई	कंपनी के नाम पर न होने का कारण
शिपिंग हाउस, मुंबई (भूमि)				१972		
शिपिंग हाउस, मुंबई (भूमि)				1९७३		
शिपिंग हाउस, कोलकाता (भूमि)				1९६४		
शिपिंग हाउस, कोलकाता				१9७२		
एमटीआई पर्वई (भूमि)				१97९		
एमटीआई पर्वई (भवन)				१9८७		
एमटीआई पर्वई (डेटा सेंटर)				20०9		
एमटीआई पर्वई (सागर जान)				२०15		
एमटीआई पर्वई (फ्लैट) (१६ फ्लैट)				१987		
एससीआई मलाइ क्वार्टर्स(२७ फ्लैट्स)				१९8५		
वरुणा परिसर				१९75		
सीएचएसएल (१ फ्लैट)		NA	स्वामित्व विलेख एससीआईएलएल को हस्तान्तरण करने की प्रक्रिया में है	नहीं	०१.०4.२0२१	स्वामित्व विलेखों के हस्तान्तरण की प्रक्रिया चल रही है
राजसेव सीएचएसएल (१ फ्लैट)				१९6६		
भैराडाइन अपार्टमेंट				1972		
सीएचएसएल (१ फ्लैट)				1972		
अनीता सीएचएसएल (१ फ्लैट)				१९७3		
नव दीर्घा महल				१972		
सीएचएसएल (१ फ्लैट)				19७३		
लैंड्स एंड				1९७2		
सीएचएसएल (१ फ्लैट)				१९6५		
आश्रय सीएचएसएल (४ फ्लैट)				1972		
शानाज सीएचएसएल (१ फ्लैट)				१973		
कैसाब्लांका				१९73		
सीएचएसएल (३ फ्लैट)				1975		
सतनाम सीएचएसएल (16 फ्लैट)				१९८5		
पर्सिपोलिस				19८5		
सीएचएसएल (२ फ्लैट)				199४		
मेन्स्टे-1 अपार्टमेंट (२ फ्लैट)				१9७७		
टूविन टावर परिसर				१९७३		
सीएचएसएल (५ फ्लैट)				१973		
आशा महल अपार्टमेंट				१9७2		
सीएचएसएल (१ फ्लैट)				19७२		
तैयबजी बाग				१९७6		
सीएचएसएल (१ फ्लैट)				1९६9		
ओलेस				1९६8		
सीएचएसएल (१ फ्लैट)				१९६६		
चित्रकोट				१96८		
सीएचएसएल (२ फ्लैट)				1९८5		
विजय लक्ष्मी				१९85		
सीएचएसएल (६ फ्लैट)				१9८5		
न्यू ग्लोरिअस				१९85		
सीएचएसएल (१ फ्लैट)				१९८5		
बुड लैंड्स				१973		
सीएचएसएल (१ फ्लैट)				१98५		
लोटस कोर्ट				1973		
अपार्टमेंट (१ फ्लैट)				1985		
अर्जंता आइडियल				१98५		
सीएचएसएल (१ फ्लैट)				१९83		
कोलाबा कविता				१९8६		
सीएचएसएल (१ फ्लैट)				१98३		
हर्षबर्द्धन (सीएचएसएल) (२7 फ्लैट्स)				1986		
सुंदरम III सीएचएसएल (1७ फ्लैट)				१9८1		
चाणक्य सीएचएसएल (6 फ्लैट्स)				१९85		
फ़िरोज़ अपार्टमेंट				१९६८		
सीएचएसएल(1० फ्लैट्स)				१९६८		
दत्त कुटीर (2 फ्लैट)				१९६८		
मेघदूत कोलकाता (1३ फ्लैट्स)				१९६९		
मोनालिसा कोलकाता (२ फ्लैट)						

* कंपनी को नवंबर, २02१ में शामिल किया गया था। हालांकि एमसीए द्वारा अनुमोदित डिमर्जर योजना के अनुसार, सभी परिसंपत्तियों और दायित्ों को ०1.०४.२०2१ से हस्तान्तरित माना जाता है।

नोट: उपरोक्त संपत्तियों के संबंध में, लिखित समझौते वार्षिक स्टॉप पेपर पर नहीं होते हैं, हालांकि, ऐसे समझौते बनें-हो सकते के कागजात पर लिखे जाते हैं और सभी संबंधित पक्षों द्वारा विधिवत हस्ताक्षरित होते हैं।

</



लोकसत्ता

मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली येथून प्रसिद्ध

लोकमान्य, लोकशक्ती!



क्रिडा
विदर्माचा चिवट
प्रतिकार

अगलेख
‘खदुरी’का खिलाडी!

राज्यातील नेता कोणीही असो, जो काही पाठिंबा मिळणार आहे तो आपल्यामुळे, याची पुढेपूर खात्री माजपच्या शीर्षस्थ नेत्यांस आहे...

मोदी सरकारची गॅरन्टी

वंचितांना प्राधान्य

अनुसूचित जाती, मागासवर्ग आणि सफाई कामगारांमध्ये उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी **२५ लाखां**हून जास्त लाभार्थ्यांना **रु. ११,७०० कोटींचे** साहाय्य


आपला संकल्प विकसित भारत

ठाण्यामध्ये महायुतीत धुसफूस

निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : लोकसभा निवडणूक जवळ आली असताना ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये धुसफूस वाढीला लागली आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या तिकीट सवलत योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात डावलण्यात आल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी शिवसेनेवर जाहीर टीका केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

ठाणे व कल्याण मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडणार यावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. असे असताना बुधवारी ठाण्यात महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेच्या उद्घाटन सोहळ्यावरून जुंन्याचे पहायला मिळाले. आपल्या मतदारसंघात सोहळा होत असताना आपल्याला डावलल्याचा आरोप आमदार केळकर यांनी



सुतीचा धर्म पाळायची गोष्ट करायची आणि प्रत्यक्षात वेगळेच वाग्याचे हे योग्य नाही. आमह्याला अपमानित केलेले चालणार नाही आणि तुम्हाला ते परवडणारही नाही.

- संजय केळकर, आमदार, भाजप कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपच्या शहराध्यक्षांना दिले होते. आमदार केळकर यांना निमंत्रण देण्याचे राहिले. शाबाबत दिलीगिरी व्यक्त करतो. त्यांचा गैरसमज दूर करण्यात येईल.

- नरेश म्हरके, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना

केला. 'मुंह में मोदी और ठाण्यात भाजप बेनाम' अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. टीएमटीमध्ये सवलत देण्याची मागणी (पान २ वर)

विजय शिवतारेंच्या बंडामुळे कुरबुरी बारावरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर शिंदे गटात असलेले पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे ताम आहेत. त्यांनी बुधवारी अजित पवारवर जोरदार टीका केली. आपल्याला बारावरीत पाच लाखांहून अधिक मते मिळतील, असा दावाही त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारेंच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्तो आनंद परांजपे यांनी ठाण्यात केली. २०१४ मध्ये कल्याणच्या जनतेने मतदान करताना डॉ. श्रीकांत शिंदे यांचे काय योगदान आहे, असा प्रश्न विचारला होता का, असा सवाल परांजपे यांनी केला. तर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना योग्य ती समज दिली असल्याचा दावा नरेश म्हरके यांनी केला.

तिढ्याच्या जागांना बगल

भाजपच्या दुसऱ्या यादीत राज्यातील २० उमेदवारांची नावे

पक्षांतर्गत तसेच महायुतीत संभ्रम असलेल्या मतदारसंघांत घोषणा लांबणीवर

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

चार खासदारांना धक्का

नवी दिल्ली : भाजपच्या दुसऱ्या बहुप्रतीक्षित उमेदवारी यादीमध्ये बुधवारी महाराष्ट्रासह १० राज्यांतील ७२ नावे जाहीर करण्यात आली. राज्यातील २० जागांवरी उमेदवार जाहीर झाले असले तरी पक्षांतर्गत वादाच्या तसेच महायुतीत तिढा असलेल्या जागांचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे संभाजीनगर, कोल्हापूर, हातकणगले, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उत्तर-मध्य मुंबई आदी कळीच्या जागांचा दुसऱ्या यादीतही समावेश नाही. तर ७ नवे चेहरे मैदानात उतरवून मोदी-शाहंनी उमेदवार बदलाचे धक्कातंत्र कायम ठेवले आहे.

अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पारंपरिक नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या (पान २ वर)



X गोपाळ शेट्टी

X मनोज कोटेंका

X प्रितम गुंडें

X उज्ज्वल पाटील



✓ पिशुण गोयल

✓ मिहीर कोटेंका

✓ पंकजा गुंडें

✓ हिमता वाध

मुंबईतील गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटेंका यांना पक्षाचे धक्का दिला असून त्यांच्या मतदारसंघात अनुक्रमे पिशुण गोयल आणि मिहीर कोटेंका यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमधून पंकजा गुंडें यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणताना त्यांच्या भगिनी प्रीतम गुंडें यांचे तिकिट कापले गेले आहे. जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी रिमता वाध यांना संधी मिळाली.

महायुतीतील

वादामुळे अडचण

महायुतीमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यामध्ये आले असले तरी अजून शिवकामोर्तब झालेले नाही. ४८ पैकी भाजप ३१, शिवसेना (शिंदे गट) १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ जागांवर लढणार असल्याचे मानले जात आहे. मात्र अमित शहा यांच्याशी दोन वेळा चर्चा होऊनही तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजपने २० जागांवरच उमेदवार जाहीर केले.

कलाबेन डेलकर

भाजपच्या तिकिटार

दादरा, नगर हवेली-दमणच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून सातवेळा खासदार झालेले मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी कलाबेन यांना २०२३ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर डेलकर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होत्या. मात्र त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर करून भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात

मंगळवारी धक्कादायकरित्या पायउतार झालेले हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खदुर यांना कर्नालमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याखेरीज उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेणीसिंह रावत (हरिद्वार) आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (हावेरी) यांनाही पक्षाचे लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. पान १५

कल्याण-भिवंडी-उल्हासनगरसाठी संयुक्त परिवहन सेवा

राज्य सरकारचा निर्णय, रास्त भाड्यात प्रवासाची व्वाही

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

शहाडाला

परिवहन भवन

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषद यांची संयुक्त परिवहन सेवा स्थान करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. संयुक्त परिवहन सेवेद्वारे मुंबई महानगर परिसरासाठी रेल्वे व्यतिरिक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री असल्यामुळे नागरिकांना दिलासा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या भागातील लोकांची गरज लक्षात घेऊन हा (पान २ वर)



विद्युत बस प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणवार शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नव्या विद्युत बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित करणे किंवा कमी करणे शक्य होईल.

राहुल गांधी यांची 'महिला न्याय पंचसूत्री' नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणासह अनेक आश्वासने

लोकसत्ता वार्ताहर

धुळे : काँग्रेस सत्तेत आल्यानंतर गरीब महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण अशा आश्वासनांसह 'महिला न्याय पंचसूत्री'ची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. 'भारत जोडो न्याययात्रे'दरम्यान महिला हक्क परिषदेत ते बोलत होते. गांधी यांचा मुक्काम मंगळवारी रात्री धुळे जिल्ह्यातील (पान २ वर)



गॅस सिलिंडरचे दर ४०० रुपये असताना नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी वाढल्याची ओरड केली होती. आता १,१०० रुपये दर झाला असताना माध्यमेही गाप आहेत. समस्यांऐवजी २४ तास मोदी यांचाच चेहरा दाखवला जात आहे. - राहुल गांधी, नेते, काँग्रेस

राजकीय पक्षांकडून २२,२१७ रोखेखरेदी

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी १ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान २२ हजार २१७ निवडणूक रोखे खरेदी केल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) बुधवारी निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यापैकी २२,२१७ निवडणूक रोखे वठवण्यात आले आहेत. 'एसबीआय'ने सर्वोच्च न्यायालयत सादर केलेल्या प्रतित्रापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. पान १५

बारामतीतील 'नमो महारोजगार मेळाव्या'कडे बेरोजगारांची पाठ

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मोठा गाजावाजा करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याकडे बेरोजगारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. या मेळाव्यात ५५ हजार जणांना रोजगार देण्याचे लक्ष्य होते, मात्र दोन दिवसांत केवळ १२ हजार ५०० जणांनाच रोजगार मिळाला. राज्या शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या वतीने २ आणि ३ मार्च रोजी हा 'नमो

मेळाव्याला २२,०४८ उमेदवारांनीच हेजेरी लावली आणि अवघ्या साडेबारा हजार तरुणांना नोकरी मिळाली. ५५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य गाठता आले नाही...



महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला होता. तथापि, या मेळाव्याला यथातथाच प्रतिसाद

मिळाल्याचे स्पष्ट झाले. या मेळाव्याच्या निमंत्रणावरून वाद झाला होता. मेळाव्यात

सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहितीही 'इंटरनेट'वर नसल्याची तसेच काही कंपन्यांच्या नावाशी

विभागीय आयुक्तांची कबुली केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, "नमो महारोजगार मेळाव्यात ५५ हजार नोकऱ्या उपलब्ध होत्या, मात्र तेवढे उमेदवार आले नाहीत. त्यामुळे साडेबारा हजार लक्षांना या मेळाव्यातून नोकरी मिळाली."

साधर्म्य असलेली वेगळीच कंपनी आढळते. त्यामुळे बेरोजगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला (पान २ वर)

मी मधुमेहाच्या लासाला खूप कंटाळलो होतो अमृत नोनी डी-प्लस घेतल्यानंतर माझा मधुमेह आता नियंत्रित आहे



मोहन भूमकर, वय - ६४ शेतकरी, पुणे

शुगर मुळे मी भरपूर त्रस्त होतो सतत हाता पायाला मृगया येत असत काम करतांना हातपाय थरथरायची यामुळे कूठलेच काम करू वाटत नव्हते शेतातील सगळी कामे तशीच राहून जात थकवा खूप प्रमाणात वाढला होता अमृत नोनी डी-प्लस चालू केल्यापासून थकवा नाहीसा झाला शेतातील कामे पूर्णपणे करू लागलो शुगर लेवल सुद्धा नॉर्मल झाली आहे. हातपाय थरथरणे हाता पायाला मृगया येणे बंद झाल्या आहेत.

अमृत नोनी डी-प्लस (मधुमेहावरील संजीवनी) मानवी चाचण्यांमध्ये प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

अमृत नोनी डी-प्लस

AMRITH NONI 100% Herbal Tablets

SCAN HERE TO STUDY REPORT

For Doctor Consultation: **+91 89568 87936** सर्व आयुर्वेदिक आणि मेडिकल स्टोर अध्ये उपलब्ध.
www.amrithnoni.com
SUPER STOCKIST : NSD ENTERPRISE - MUMBAI - +91 98201 67091

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड असेट्स लिमिटेडच्या शेअरहोल्डर्सचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक घोषणा

CIN: U70109MH2021GOI371256

नोंदणीकृत कार्यालय : शिपिंग हाऊस, २४५, मादाम कामा मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२१

कॉर्पोरेट कार्यालय (संवादासाठी पत्ता) : शिपिंग हाऊस, २४५, मादाम कामा मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२१. दूरध्वनी क्र. : ०२२ - २२७७ २२२०; संकेतस्थळ: www.scilal.com;

सिक्व्हेटिव्ही आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") च्या भाग II (A) (4) च्या अनुपालनातील वैधानिक जाहिरात मादाम परियोजना क्र. SEBI/HO/CFD/POD-२/P/CI/R/२०२३/१३ दि. २० जून २०२३ नियम १९ (b) सह सिक्व्हेटिव्ही कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, १९५७ ("SCRR") नियम २ (BCR, १९) च्या अर्जातून सूट दिलेली आहे.

कंपनी आणि व्यवस्था योजनेबाबत : आमची कंपनी, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम, २(४५) च्या शोडयुल्ट घी अंतर्गत, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे, १० नोव्हेंबर २०२१ रोजी रजिस्ट्रेशन जरी केलेल्या निमित्त प्रमाणपत्राच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड असेट्स लिमिटेडच्या नावाखाली पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून मुंबई, महाराष्ट्र येथे स्थापित करण्यात आली. आमच्या कंपनीचा कॉर्पोरेट ऑफिस क्रमांक U70109MH2021GOI371256 आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय शिपिंग हाऊस, २४५, मादाम कामा मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२१ येथे आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंजूर्याने २२ फेब्रुवारी २०२३ च्या आदेशाद्वारे (२३ फेब्रुवारी २०२३ रोजी औपचारिक आदेश प्राप्त) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डिपजॉई कंपनी) च्या नॉन-कोअर असेट्स (टीएम जॉई अंडरटाकिंग) च्या डिपजॉईसाठी व्यवस्था घ्यावयाची आहे याबाबतची प्रतिक्रिया देण्यासाठी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड असेट्स लिमिटेड (पारिणामी कंपनी) आणि त्याचे संबंधित भागधारक आणि कर्जदार ("योजना") सह, या योजनेच्या अनुषंगाने, लागू नियमांच्या अर्धीन आमच्या कंपनीचे डिपजॉई शेअर्स हे बीएसई लिमिटेड ("BSE") आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("NSE") वर सूचीबद्ध केले जातील आणि ट्रेडिंगमध्ये दाखल केले जातील. या योजनेनुसार, डिपजॉई कंपनीची नॉन-कोअर मालमत्ता ही निवृत्त केलेल्या व्यक्तींकडून परिणामी कंपनीकडे हस्तांतरित केली जाते आणि विक्री केली जाते. (म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी व्यवसाय सुरू झाल्यापासून), कंपनी नोंदणी केल्याच्या संबंधित तरतुदीनुसार, योजनेची प्रभावी तारीख १४ मार्च २०२३ आहे.

A. कंपनीच्या नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयाचे नाव आणि पत्ता नाव: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड असेट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: शिपिंग हाऊस, २४५, मादाम कामा मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२१.

कॉर्पोरेट कार्यालय: शिपिंग हाऊस, २४५, मादाम कामा मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२१.

B. नाव आणि किंवा ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये बदल:

(1) नावात बदल: १० नोव्हेंबर २०२१ च्या निमताने प्रमाणपत्रानुसार, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड असेट्स लिमिटेड म्हणून समाविष्ट केले गेले, तेव्हापासून कंपनीने तिचे नाव बदललेले नाही.

(ii) ऑब्जेक्ट बदल: कंपनीने त्याचा मुख्य कार्यालय तिच्या तरतुदी बदलल्या नाहीत, हे घातलेले गोष्टीकरण समाविष्ट केले गेले:

A) आमच्या कंपनीच्या मसुद्यामध्ये (मेमोरंडम ऑफ असोसिएशन) नमूद केलेले घटक:

i. विकणे, विक्रीबात लावणे, संपादन करणे, व्यवस्थापित करणे, सुधारणे, विकसित करणे, खेरीद करणे देवणे, भाडेपट्ट्याने देणे, देवाणघेवाण किंवा अन्यथा विकणे, धारण करणे आणि जमिनीची विक्रीबात लावणे, इस्टेट, इमारती, सुखसोयी, वंशानुगत, सदनिका, परे, हॉल, गोडाम, सदनिका विकणे किंवा विक्रीबात लावणे, कारखाने, निवासी परे किंवा कोणत्याही कारखाने किंवा कोणत्याही प्रकारची, इतर कोणत्याही जंगम किंवा स्वतःच्या मालमत्ता आणि कोणत्याही मालमत्ता किंवा स्वामित्वात किंवा त्यांच्यावती संबंधित अधिकार.

ii. भारतात किंवा इतर कोणत्याही देशात खेरीद करणे, भाड्याने घेणे किंवा प्रस्तापित करणे, खेरीद करणे, विक्री करणे, भारतात किंवा इतर कोणत्याही देशात भाड्याने घेणे किंवा घाटणे करणे, किंवा सर्व उपकरणे आणि परिणाम किंवा कोणत्याही प्रकारचा माल आणि इतर लहान जहाजे किंवा मोठी जहाजे हाताळणे, आणि बाह्यवत् व्यवस्था राखणे आणि चालवणे, प्रवासी, टपाल आणि मालवाहतूक, सैन्याची वाहतूक, युद्धामधील युद्धसाधनी वाहने देणे, ध्वंसनाश, धान्य आणि इतर कोणत्याही कारणांसाठी भारतामध्ये तसेच भारत आणि जगातील इतर देशांमध्ये जल आणि जमिनीद्वारे सेवा देणे, जगाच्या कोणत्याही भागात अशी बंदर आणि डिपोमध्ये कोणत्याही प्रकारचा माल आणि खाद्यपदार्थ, जे फायदेशीर आहे त्याची वाहतूक करणे, तसेच कोणतेही टपाल आणि किंवा इतर अनुदान इ. मिळवणे आणि सामान्यतः स्थान आणि देखरेख करणे आणि भारत सरकारद्वारे कंपनीला वाटप केलेल्या अशा व्यापारी मालावर आणि सेवांवर, वाहने चालवण्याच्या किंवा इतर जहाजांच्या नियमित सेवा चालवणे.

iii. कोणत्याही प्रकारची जहाजे किंवा क्रॉफ्टमध्ये, कोणताही हिस्सा किंवा हितांसेस स्वाम्य करणाऱ्यासाठी, त्या बद्दल्यात ते विकत घेणे, देवाण घेवाण करणे, किंवा कोणत्याही जहाजे किंवा क्रॉफ्टमध्ये ताबा असलेल्या किंवा त्यामध्ये स्वतःच असलेल्या कोणत्याही कंपनीचे शेअर्स, स्टॉक आणि सिक्व्हेटिव्ही घेणे.

iv. कोणत्याही प्रकारची जहाजे किंवा जहाजांसाठी आवश्यक असलेली इंधने, बॉयलर, यंत्रसामग्री, घटक भाग, उपकरणे आणि फिटिंग्स बांधणे, मरिती करणे, त्याची मरिती घेणे, दुस्तरी करणे, पुनर्संचयित करणे, पुनर्संचयित करणे, विक्री करणे किंवा विक्रीबात लावणे.

v. कंपनीची मालवाहतूक जहाजे आणि इतर हेतूसाठी टॉल्ड, कायम, तग, कोळसा साठवणे, तेल, वॅगन, पेट्रोल, इंधन, पारुध्द, मांस आणि इतर व्यापार यांच्यासाठी उत्पादने खेरीद करणे, विक्री करणे आणि बाजारसाठी तयार करणे.

vi. व्यापारी, भू आणि जलमार्गे वाहतूक करणारे वाहक, जहाज मालक, जहाज एजेंट, गोदी मालक, गोदाम मालक, घाटमालक, बाजें मालक, लाइटिंग, फोर्थिंग एजेंट, स्ट्रीटलाइट्स, बँक आणि बँक व्यापारी आणि रेक्रिओटिंग स्टोअरकीपर आणि हॉटेल मालक यांचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आणि सह मालक, जमीन आणि समुद्रामार्गे त्यांचा वाहकांच्या व्यवसायाच्या संबंधात आणि वरीलपैकी कोणताही व्यवसाय चालवण्यासाठी सुविधा प्रदान करताना.

vii. जहाजबांधणी, त्यांची दुस्तरी करणे, रिफायर्स आणि जहाजांचे विद्युत आणि किंवा इंधन, बॉयलर, यंत्रसामग्री आणि जहाजे आणि जहाजांसाठी आवश्यक असलेले इतर कोणतेही भाग दुस्तरी करणे आणि कंपनीच्या वापरासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी सूचना देणे आणि देखरेखीसाठी आवश्यक असलेले इतर कोणतेही प्रकल्प, इतर गोदी आणि इतर वाहतूक, जहाजे आणि इतर जहाजांची दुस्तरी, किंवा डॉकमिगसाठी भाड्याने घेणे किंवा दुस्तरी करणे, किंवा इतर काम करणे आणि अशा कोणत्याही कामांच्या बांधकामात मदत करणे किंवा योगदान देणे.

C. भांडवल रचना

कंपनीचे योजना पूर्व भागभांडवल		कंपनीचे योजना पश्चात भागभांडवल	
		(६ एप्रिल २०२३, अल्टिमेट तराखेनुसार)	
प्रकार	दरिणी मूल्यावर एकत्रित मूल्य (₹)	प्रकार	दरिणी मूल्यावर एकत्रित मूल्य (₹)
अधिकृत भागभांडवल		अधिकृत भागभांडवल	
५०,००० समभाग	५,००,०००	४६,५७,९९,०१० समभाग	४,६५,७९,९०,९००
प्रत्येकी ₹. १०/-		प्रत्येकी ₹. १०/-	
एकूण	५,००,०००	एकूण	४,६५,७९,९०,९००
जारी केलेले, सदस्त्या घेतलेले आणि पेड अप भागभांडवल		जारी केलेले, सदस्त्या घेतलेले आणि पेड अप शेअर अक्षिपटल	
प्रत्येकी १०/- मूल्याचे	१,००,०००	प्रत्येकी १०/- मूल्याचे	४,६५,७९,९०,९००
१०,००० समभाग		४६,५७,९९,०१० समभाग	
एकूण	१,००,०००	एकूण	४,६५,७९,९०,९००

D. अल्टिमेट तराखे रोजी स्कीम ऑफ अरेंजमेंट पूर्व आणि पश्चात शेअरहोल्डिंग पद्धत

अनु. क्रमांक	प्रकार	स्कीम ऑफ अरेंजमेंट पूर्व शेअरहोल्डिंग	समभाग क्र.	समभाग %	स्कीम ऑफ अरेंजमेंट पश्चात शेअरहोल्डिंग (शेअर अल्टिमेट तराखेनुसार)	समभाग क्र.	समभाग %
(A)	प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचे शेअरहोल्डिंग						
१	भारतीय						
(a)	व्यक्तिगत/हिंदू अविभक्त कुटुंब	०	०	०	०	०	०
(b)	केंद्र सरकार/राज्य सरकार	०	०	२९,६९,४२,९७७	६३.७५		
(c)	कॉर्पोरेट आस्थापना	१०,०००	१००	०	०		
(d)	वित्तीय संस्था/ बँका	०	०	०	०		
(e)	कोणतेही इतर (निदर्शित करा)	०	०	०	०		
	सब टोटल (A)(१)	१०,०००	१००	२९,६९,४२,९७७	६३.७५		
२	परदेशी						
(a)	व्यक्ती (अनिवासी व्यक्ती/परदेशी व्यक्ती)	०	०	०	०		
(b)	कॉर्पोरेट आस्थापना	०	०	०	०		
(c)	संस्था	०	०	०	०		
(d)	कोणतेही इतर (निदर्शित करा)	०	०	०	०		
	सब टोटल (A)(२)	०	०	०	०		
	प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचे एकूण शेअरहोल्डिंग (A)= (A)(१)+(A)(२)	१०,०००	१००	२९,६९,४२,९७७	६३.७५		
(B)	सार्वजनिक शेअरहोल्डिंग						
१	संस्था						
(a)	म्युचुअल फंड/ UTI	०	०	१०,५००	०.००		
(b)	वित्तीय संस्था/ बँका	०	०	२३,०६,८२३	०.५०		
(c)	केंद्र सरकार/राज्य सरकार	०	०	०	०		
(d)	उपम भांडवल निधी	०	०	०	०		
(e)	विमा कंपनी	०	०	३,०३,१२,९७९	६.५१		
(f)	विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार)	०	०	१,५०,६९,८८७	३.२३		
(g)	विदेशी उपम भांडवल गुंतवणूकदार	०	०	०	०		
(h)	कोणतेही इतर (निदर्शित करा)	०	०	०	०		
	आरक्षीकृत नोंदणीकृत विंगर बँकिंग वित्तीय संस्था	०	०	२,२००	०.००		
	सब टोटल (B)(१)	०	०	४,७६,९४,३८९	१०.२४		
२	विंगर-संस्थात्मक						
(a)	कॉर्पोरेट नॉडली (विदेशी संस्था कॉर्पोरेट/सहसह)	०	०	१,६९,८२,००९	३.४७		
(b)	वैयक्तिक	०	०	०	०		
I	१ लाखोपर्यंत नाममात्र भाग भांडवल असलेले वैयक्तिक भागधारक	०	०	४,८७,७५,७३९	१०.४७		
II	१ लाख पेक्षा जास्त नाममात्र भागभांडवल असलेले वैयक्तिक भागधारक	०	०	४,०८,५३,९८६	८.७७		
(c)	कोणतेही इतर (निदर्शित करा)	०	०	२६५	०.००		
	प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी संचालक आणि त्यांचे नातेवाईक (विंगर-प्रवर्तक)	०	०	३००	०.००		
	गुंतवणूकदार शिष्टाणू आणि संचालक निधी (IEPF)	०	०	२१५,५९९	०.०५		
	अनिवासी भारतीय (NRIs)	०	०	५९,५५,०७८	१.२८		
	विद्युत मंडळे	०	०	४,९५,७३७	०.११		
	HUF	०	०	५४,७४,२३३	१.१८		
	कितली सरदर	०	०	३३,०९,५२६	०.६९		
	सब टोटल (B)(२)	०	०	११,१९,६९,६५२	२६.०९		
	एकूण सार्वजनिक शेअरहोल्डिंग (B)= (B)(१)+(B)(२)	०	०	१६,८८,५६,०३३	३६.२५		
	एकूण (A)+(B)	१०,०००	१००	४६,५७,९९,०१०	१००		
(c)	कार्टोडियन्सचे शेअर्स आणि ज्याच्या विच्छेद डिपॉझिटरी पावत्या जारी केल्या आहेत	०	०	०	०		
	एकूण (A)+(B)+(C)	१०,०००	१००	४६,५७,९९,०१०	१००		

E. अल्टिमेटच्या दिवशी नमूद कंपनीच्या दहा मोठ्या शेअरहोल्डर्सची नावे:

योजनेनंतर कंपनीचे अव्यव दहा समभागधारक

अनु. क्र.	नावे	प्रत्येकी १० रु. मूल्याचे पूर्णपणे वेसे भरलेले समभाग	पेड अप भागभांडवलच्या तुलनेत टक्केवारी
१.	भारताचे राष्ट्रपती	२९६९४२९७७	६३.७५
२.	भारतीय आर्यवित्ता महामंडळ	२४८९९९४	५.३०
३.	न्यू इंडिया अंशवस्त्र कंपनी लिमिटेड	३९६४३२३	०.८५
४.	एससी ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड	२९२९०४८	०.४६
५.	सेंट्रल बँक ऑफ इंडिया	१७२६१५३	०.३७
६.	पेस स्टॉक प्रोसेसिंग प्रॉब्लिव्ही लिमिटेड	१६०७८७४	०.३५
७.	सुजलिंग इन्व्हेस्टर्स लि	१४१४६०३	०.३०
८.	विजयकुमार अग्रवाल	१३९९४५०	०.३०
९.	स्टेट स्ट्रीट इन्व्हेस्टिंग मार्केटिंग स्मॉल कंपनी एजेंट्स नॉन-रॉडिंग किंग कॉमन ट्रस्ट फंड	१३५५०५२	०.२९
१०.	डीएफए इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर्स प्रिव्हीट लिमिटेड इंक. (DFAIDG) चा इन्व्हेस्टिंग मार्केटिंग कोर इन्व्हेस्टि पोर्टफोलिओ (पोर्टफोलिओ)	१२९९८८	०.२८

F. कंपनीच्या प्रवर्तकाचे तपशील: कंपनीचे प्रवर्तक भारताचे राष्ट्रपती आहेत.

G. संचालक मंडळाची आजच्या तारखेनुसार माहिती निवेदन

अनु. क्र.	नाव, डीआयएफ, पद, व्यवसाय, कार्यकाळ आणि संचालकपदाचा कालावधी	इतर कंपन्यांमध्ये संचालकपद (वर्तमान)	इतर कंपन्यांमध्ये संचालकपद (भूतकाल)
१.	कॅप्ट. बिनेस कुमार त्यागी DIN: ०९६६९०४ पद: अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्यवसाय: व्यवसायिक नियुक्तीची मूळ तारीख: ०३.०९.२०२२ संचालकपदाचा कालावधी: ५ वर्षे	१. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड २. इनलॅंड अँड कोस्टल शिपिंग लिमिटेड ३. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी नंबर १ लिमिटेड ४. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी नंबर २ लिमिटेड ५. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी नंबर ३ लिमिटेड ६. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी नंबर ४ लिमिटेड ७. इंडिवन रजिस्ट्र ऑन शिपिंग ८. इंडिवन नॅशनल शिपिंग असोसिएशन ९. नॉर्थ स्ट्रॉइड लिमिटेड	१. केरळ स्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड २. तान केरळ हॉटेलस आणि रिसॉर्ट्स लि. ३. केरळ स्टेट कोस्टल एरिया डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ४. ओबेरॉय केरळ हॉटेलस आणि रिसॉर्ट्स लि. ५. मलबार डिव्हिजन्स लिमिटेड ६. केरळ टूरिझम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ७. केरळ मिनरल्स अँड मेटल लिमिटेड ८. ग्रावणकोर टायटॅनियम प्रोजेक्ट्स लि. ९. कन्नू इन्टरनेशनल एअरपोर्ट लिमिटेड १०. ग्रावणकोर शुगर्स अँड केमिकल्स लि. ११. कोल इंडिया लिमिटेड १२. व्हीएन केरळ कंपनी लि. १३. केरळ राज्य नागरी पुरवठा महामंडळ लि. १४. केरळ स्टेट वेल्थरेजिस (मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग) कॉर्पोरेशन लि. १५. भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय संस्था, केरळ १६. नॉर्दन कोलफिल्ड्स लि. १७. केरळ विकास महामंडळ लि. १८. कोरालय उल्कूटेविसाटी केरळ शैक्षणिक संस्था १९. केरळ वन विकास महामंडळ लि. २०. भवम फाउंडेशन केरळ २१. सारथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लि. २२. केरळ काऊ बोर्ड लि. २३. महानदी कोलफिल्ड्स लि. २४. केरळ राज्य विद्युत मंडळ लि.
२.	राजेशकुमार सिन्हा DIN: ०५३५१३८३ पद: सारकारी नॉननिर्देशित संचालक व्यवसाय: व्यवसायिक नियुक्तीची मूळ तारीख: २५.११.२०२२ संचालकपदाची मुदत आणि कालावधी: NA	१. कोचीन शिपवाई लिमिटेड २. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ३. केरळ स्टेट कॉय मरिगरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड	१. केरळ स्टेट कॉय कॉर्पोरेशन लिमिटेड २. तान केरळ हॉटेलस आणि रिसॉर्ट्स लि. ३. केरळ स्टेट कोस्टल एरिया डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ४. ओबेरॉय केरळ हॉटेलस आणि रिसॉर्ट्स लि. ५. मलबार डिव्हिजन्स लिमिटेड ६. केरळ टूरिझम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ७. केरळ मिनरल्स अँड मेटल लिमिटेड ८. ग्रावणकोर टायटॅनियम प्रोजेक्ट्स लि. ९. कन्नू इन्टरनेशनल एअरपोर्ट लिमिटेड १०. ग्रावणकोर शुगर्स अँड केमिकल्स लि. ११. कोल इंडिया लिमिटेड १२. व्हीएन केरळ कंपनी लि. १३. केरळ राज्य नागरी पुरवठा महामंडळ लि. १४. केरळ स्टेट वेल्थरेजिस (मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग) कॉर्पोरेशन लि. १५. भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय संस्था, केरळ १६. नॉर्दन कोलफिल्ड्स लि. १७. केरळ विकास महामंडळ लि. १८. कोरालय उल्कूटेविसाटी केरळ शैक्षणिक संस्था १९. केरळ वन विकास महामंडळ लि. २०. भवम फाउंडेशन केरळ २१. सारथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लि. २२. केरळ काऊ बोर्ड लि. २३. महानदी कोलफिल्ड्स लि. २४. केरळ राज्य विद्युत मंडळ लि.
३.	मन्जिवसिंग दर्शनसिंग वीरी DIN: १०११६३३ पदनाम: पूर्णवेळ संचालक व्यवसाय: व्यवसायिक नियुक्तीची मूळ तारीख: २५.०९.२०२२ संचालकपदाची मुदत आणि कालावधी: NA	१. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड	
४.	अतुल उबाडे DIN: ०८६३०६१३ पदनाम: पूर्णवेळ संचालक व्यवसाय: व्यवसायिक नियुक्तीची मूळ तारीख: ०७.०३.२०२४	१. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड २. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी क्र. १ लिमिटेड ३. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी क्र. २ लिमिटेड ४. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी क्र. ३ लिमिटेड ५. इंडिया एलएनबी ट्रान्सपोर्ट कंपनी क्र. ४ प्रायव्हेट लिमिटेड	

H. व्यवसाय मॉडेल/ व्यवसायिक दृष्टिकोन आणि धोरण

व्यावसायिक दृष्टिकोन :

भारत सरकारने सुरू केलेल्या निर्गुणवृद्धी व्यवहारपेक्षा वेगळे तसेच, मेरीटवर्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (MTI), नॉन-कोअर असेट्टीकी, द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) चा एक अविभाज्य भाग होतो, ज्याची स्थापना SCI ने १९८८ मध्ये प्राधिकरण आणि पुनर्गठनाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केली होती. त्याचा किनारा आणि ताब्यातील कर्मचारी, जे SCI आणि भारत सरकारच्या प्रगत सागरी राष्ट्र कल्याण दृष्टिकोनानुसार, बाह्य सहयोगापर्यंत वाढवले गेले. MTI ने भारतीय सागरी उ



अभिप्रायाचा आधार
आम्ही आमचे लेखा परीक्षण कंपनी कायदा २०१३ चे कलम १४३(१०) मध्ये स्पष्टपणे दिलेल्या लेखाविषयक मानकांपुरमा (SAs) पूर्ण केले. या मानकांच्या अंतर्गत असलेल्या आमच्या जबाबदाऱ्यांचे अधिक वर्णन आमच्या अहवालात मागील 'वित्तीय परक्यांच्या लेखा परीक्षणामधील लेखा परीक्षकांच्या जबाबदाऱ्या' व विवादांत आमचे आहे. इन्स्ट्रुटंट्स ऑफ चार्टर्डेड अॅड ऑडिटरस ऑफ इंडियामत जी केलेल्या नैतिकता संहितांनुसार तसेच कंपनी कायदा २०१३ आणि त्याच्या अंतर्गत नियमांमधील तरतुदीनुसार वित्तीय परक्यांच्या लेखा परीक्षणाशी संबंधित आमच्या नैतिक आवश्यकतांच्या अनुसार आम्ही कंपनीपासून स्वतंत्र आहोत आणि आम्ही या आवश्यकतांनुसार व नैतिकता संहितांनुसार आमच्या नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहोत. आम्हाचा विश्वास आहे की आम्हाला मिळालेले लेखा परीक्षणीतील पुरावा आमच्या अभिप्रायाला आधार देण्यासाठी पुरेशा आहे.

लेखा परीक्षणीतील महत्त्वाच्या बाबी
लेखा परीक्षणीतील महत्त्वाच्या बाबी म्हणजे अशा बाबी ज्या, आमच्या व्यावसायिक नियमांनुसार आहवालातील बाबींसाठीच्या वित्तीय परक्यांच्या आमच्या लेखा परीक्षणामध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या होत्या, या बाबींची हाताळणी आमच्या वित्तीय परक्यांच्या संपूर्ण लेखा परीक्षणच्या संदर्भात हाताळण्यात आल्या आहेत, आणि त्याबरोबर आमचे अभिप्राय तयार व्हातात आम्ही या बाबींसाठी वेळीच अधिप्राय देत नाही. आम्ही खात्रीलायन केलेल्या बाबी या आमच्या अहवालात माणून घोषित करण्याच्या लेखा परीक्षणीतील महत्त्वाच्या बाबी आहेत असे निश्चित केले आहे.

खात्रीलायन गोष्टीकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो:
एससीआयएलएल ही कंपनी कायदा २०१३ च्या कलम २(१८) नुसार एक सरकारी कंपनी असून ती एससीआयएचा पूर्ण मालकीची एक उर्ध्वकंपनी म्हणून स्थापनित झाली आहे. एससीएच्या अंदेश दिनांक २१.०२.२०२३ नुसार निर्दिष्टनिष्पत्ती घेवोनाला मंजुरी देण्यात आली आणि त्याचा अंमलात देण्याचा दिनांक १५.०३.२०२३ असल्यामुळे एससीआयएलएल ही भारत सरकारच्या सामायिक नियंत्रणाखालील एक वेगळी कायदेशीर व्यक्ती/संस्था बनली. एससीआयएलएलच्या निर्दिष्टनिष्पत्तीकरणाने नियोजित दिनांक ०१.०४.२०२१ असून या दिनांकापासून ही कंपनी एससीआय एल.ची उर्ध्वकंपनी राहिलेली नाही.

वित्तीय परक्यांचे व त्यांच्या लेखा परीक्षकांच्या अहवालांबाबत अतिरिक्त इतर माहिती
इतर माहितीसाठी कंपनीचे संचालक मंडळ जबाबदार आहे. इतर माहितीमध्ये कंपनीच्या वार्षिक अहवालातील माहिती समाविष्ट आहे परंतु त्यामध्ये वित्तीय परक्यांचे व त्यांच्या लेखा परीक्षकांचा अहवाल समाविष्ट नाही.
वित्तीय परक्यांवरील आमच्या अभिप्रायामध्ये इतर माहिती समाविष्ट नाही आणि आम्ही त्याबाबतची कोणताही खात्रीशील निष्पत्ती व्यक्त करत नाही. वित्तीय परक्यांच्या आमच्या लेखा परीक्षणच्या संदर्भात, इतर माहिती वाचणे ही आमची जबाबदारी आहे आणि तसे करताना ही इतर माहिती या वित्तीय परक्यांची किंवा आम्हाला लेखा परीक्षणदरम्यान मिळालेल्या माहितीला जुळते की नाही, किंवा अन्यथा महत्त्वपूर्ण प्रमाणात चुकीची वाटते का, हे तपासणे ही आमची जबाबदारी आहे. जर आम्ही केलेल्या कामाच्या आधारे आमच्या निष्पत्ती असा निष्पत्ती हा ही इतर माहिती चुकीची दिलेली आहे, तर ही गोष्ट कळणे आमच्यासाठी आवश्यक असते. याबाबतची आवश्यकते कळवण्यासाठी काहीही नाही.
वित्तीय परक्यांवरील व्यवस्थापकांचा आणि शासनाची जबाबदारी दिलेल्या व्यक्तींच्या जबाबदाऱ्या

ही वित्तीय परक्यां, जी भारतात स्थापनून, स्वीकृत असलेल्या लेखाविषयक तत्वांच्या अनुसार, या कायदाचे कलम १३३ हे कंपनीचा (अकाउंट्स्) कलम, २०१३ मधील नियम ७ आणि कंपनीचा (अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) अमेंडमेंट्स कलम २०१६ सह वाचले असता, कंपनीची आर्थिक स्थिती, आर्थिक कार्याची आणि लेखात प्रगट वाढे सत्य आणि निष्पक्ष चित्र समोर आणतात, ती तयार करण्याच्या संदर्भात कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(१०) मध्ये दिलेल्या बाबींसाठी कंपनी व्यवस्थापक आणि संचालक मंडळ जबाबदार आहेत. या जबाबदाऱ्यांच्या अंतर्गत, कंपनीची सुरक्षित राखण्यासाठी आणि घोटाळे व इतर अनिश्चितता रोखण्यासाठी व शोधण्यासाठी या कायदाच्या तरतुदीनुसार पुरेशा लेखाविषयक नोंदी व पुरावे कलेणे, योग्य लेखाविषयक घाणेणू विवडून ती अमलात आणणे, असे नियंत्रण व अनुपात करणे जी रस्त आणि विवेकपूर्ण आहेत, आणि लेखाविषयक नोंदी विवकृत आणि परिपूर्ण असतील याच्या खात्रीसाठी अशा अंतर्गत वित्तीय निवर्चनांची रचना करून ती अमलात आणणे आणि पुरे व्हाऊ ठेवणे, या सत्य आणि निष्पक्ष चित्र दाखवणारी, आणि लक्षणीय चुकीच्या विधानांपासून मुक्त असतील, मग तो घोटाळा असे वा चूक, वित्तीय परक्यांचे तयार करून सादर करण्याशी संबंधित असतील.

वित्तीय परक्यांचे तयार करण्यामध्ये व्यवस्थापक हे एक चालू व्यवसाय म्हणून सुरु राखण्यासाठीची कंपनीची सक्षमता, त्याच्याशी संबंधित लागू असलेल्या नियमांनुसार बाबी प्रगट करणे आणि रेषाव्याप्ती "चालू व्यवसायाचे" तत्त्व वापरणे, यासाठी जबाबदार आहे. मात्र जर कंपनीचे परिणामांमधून किंवा किंवा काम बंद करणे, हाच जर व्यवस्थापनाचा उद्देश असेल किंवा तसे करण्याचाचून समोर कोणताही व्यावहारिक पर्याय समोर येत नाही, तर मात्र हे लागू होत नाही.

तसेच कंपनीच्या वित्तीय अहवाल प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठीही संचालक मंडळ जबाबदार आहे.

वित्तीय परक्यांच्या लेखा परीक्षणानंतर लेखा परीक्षकांची जबाबदारी
कंपनीची एकूण वित्तीय परक्यां मोठ्या प्रमाणातील असल्याकड्यापासून, मग ते गैरव्यवहार किंवा चूक, कड्यांनी असो, मुक्त आहेत की नाही याची राखी राहत राहणे पडते आणि आमचे अभिप्राय अंतर्भूत असलेला लेखा परीक्षकांचा अहवाल जारी करणे, ही आमची जबाबदारी आहे. वित्तीय परक्यांचे उच्च स्तरावरील छात्री असते, त्यांची एम वी नसते. की केवळ मोठ्या प्रमाणातील असल्याकड्या असते, तेव्हा ते SA च्या अनुसार केलेल्या लेखा परीक्षणामध्ये अनेक्यांचे योग्य लेखाविषयक घाणेणू विवडून ती अमलात आणणे, असे नियंत्रण व अनुपात करणे जी रस्त आणि विवेकपूर्ण आहेत, आणि लेखाविषयक नोंदी विवकृत आणि परिपूर्ण असतील याच्या खात्रीसाठी अशा अंतर्गत वित्तीय निवर्चनांची रचना करून ती अमलात आणणे आणि पुरे व्हाऊ ठेवणे, असेच आमची जबाबदारी असते. जेव्हा या वित्तीय परक्यांच्या आधारे वापरकर्त्यांनी दिलेल्या आर्थिक नियंत्रणांच्या प्रभाव वचू शकले अशा रीतीत अशा असा असतो.

SAs च्या अनुसार केलेल्या लेखा परीक्षणाने मग म्हणून आम्ही संपूर्ण लेखा परीक्षणामध्ये व्यावसायिक व्याख्याबुद्धी वापरतो आणि त्यांच्या व्यावसायिक निर्मनांना कायम राखतो. तसेच आम्ही खात्रीलायन गोष्टीही करतो.

- वित्तीय परक्यांमध्ये गैरव्यवहारांमुळे अगर चुकीमुळे असलेले मोठ्या प्रमाणातील असल्याकड्यांचे धोके शोधून त्यांचे मूल्यांकन करणे, या पोषाचना प्रतिसाद देण्याची लेखा परीक्षण पद्धतीची रचना करून अमलबजावणी करणे आणि लेखा परीक्षणामध्ये असा पुरावा मिळवणे की जो आमच्या अभिप्रायाला आधार देण्यासाठी पुरेशा व योग्य असतो. गैरव्यवहारामुळे झालेले मोठ्या प्रमाणातील असल्याकड्या व शोधणे जाणवणा घोंगा हा चुकीमुळे झालेले असल्याकड्या शोधणे व जाणवण्या पोषाणूपांसाठी प्रगटिकांमुळे उरलेल्या आवश्यकते आहे, किंवा आशी प्रगटिकांमुळे अशरी असल्यास आमचा अभिप्राय बदलणे आवश्यक आहे. मात्र, भविष्यातील घटनांमुळे कंपनीचे "चालू व्यवसाय" म्हणून अमलबजाव होऊ शकते.
- पारिस्थितीनुसार योग्य असलेल्या लेखा परीक्षण पद्धतीची रचना करण्यासाठी लेखा परीक्षणाशी संबंधित अंतर्गत नियंत्रणे समजून घेणे, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४३(३)(i) अंतर्गत आमच्यावर, कंपनीमध्ये पुरेशा अंतर्गत वित्तीय नियंत्रण प्रणाली कार्यरत आहेत का, आणि त्या नियंत्रणांची परिणामकारकता यांच्याबद्दल आमचे अभिप्राय नोंदवण्याचीही जबाबदारी आहे.
- वापरल्या जात असलेल्या लेखाविषयक धाणेणूपांच्या सुयोग्यते आणि लेखाविषयक अनुपाताच्या रक्षणाच्या व्यवस्थापकांक केलेल्या संबंधित प्रगटिकांकरणांच्या सुयोग्यतेचे मूल्यांकन करणे.
- व्यवस्थापकांच्या "चालू व्यवसाय" या लेखाविषयक अधिकाऱ्या वारसाच्या वारसाचे योग्यतेबद्दल नियंत्रणे आणि लेखा परीक्षणाला मिळालेल्या पुराव्याच्या आधारे उल्लेख की, अशा काही घटना किंवा परिस्थितीबाबत काही मोठी लक्षणीय अनिश्चितता आहे का, की व्यवसायकडे कर्मचाऱ्या "चालू व्यवसाय" पुढेही चालू राखणे का याबद्दल मोठी लक्षणीय शंका उत्पन्न होऊ शकते. आम्ही या सत्य आणि निष्पत्ती ही मोठी लक्षणीय अनिश्चितता अस्तित्वात आहे, तर आम्हाला आमच्या लेखा परीक्षण अहवालांमध्ये, वित्तीय परक्यांमधील संबंधित प्रगटिकांमुळे उरलेल्या आवश्यकते आहे, किंवा आशी प्रगटिकांमुळे अशरी असल्यास आमचा अभिप्राय बदलणे आवश्यक आहे. मात्र, भविष्यातील घटनांमुळे कंपनीचे "चालू व्यवसाय" म्हणून अमलबजाव होऊ शकते.
- प्रगटिकांकरणांसहित वित्तीय परक्यांचे एकूण सारक्यांक, आराखडा आणि आसाखडणे, आणि वित्तीय परक्यांचे त्यांच्यामध्ये विस्तार असलेले व्यवहार आणि घटना असा पहावतीने दर्शवतात का, की ज्यामुळे सारक्यांक निष्पक्ष ठरेल, यांचे मूल्यांकन करणे.
- महात्त्वाचे प्रमाण (Materiality) म्हणजे वित्तीय परक्यांमधील असल्याकड्यांची व्याप्ती असते, जी वेगवेगळी किंवा एकत्रितच अशी मोठी सांख्यिकीय नियंत्रणे करतात, की वित्तीय परक्यांचे रस्त प्रमाणानर झाले असलेल्या वापरकर्त्यांच्या आर्थिक नियंत्रणांचा कायदा प्रभाव वचू शकतो. दिनांकी (i) आमच्या लेखा परीक्षणच्या कामाच्या व्याप्तीचे निर्धारण करताना आणि आमच्या कामाच्या परिणामांचे मूल्यांकन करताना; आणि (ii) वित्तीय परक्यांमध्ये सापडलेल्या कोणत्याही असल्याकड्यांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी, संख्यात्मक महत्त्वाचे प्रमाण आणि गुणात्मक महत्त्वाचे प्रमाण विचारात घेते.
- व्यावसायिक कंपनी शासनाची जबाबदारी आहे त्यांच्याशी संबंध साधून आम्ही, इतर बाबींमध्येच, लेखा परीक्षणाने नियोजित व्याप्ती आणि समय आणि लेखा परीक्षणाला सापडलेल्या लक्षणीय बाबी आणि अंतर्गत नियंत्रणामध्ये आम्हाला रस्त असलेल्या कोणत्याही लक्षणीय महत्त्वाच्या वृत्ती यांच्याबद्दल माहिती कळवतो.
- तसेच व्यावसायिक कंपनी शासनाची जबाबदारी आहे त्यांना आम्ही एक निवेदनही पाठवतो, की आम्ही स्वतंत्र असण्यासाठीच्या संबंधित सर्व निष्पत्तीचे आम्ही पालन केले आहे, आणि आमच्या स्वतंत्र असण्यावर रस्तणणे परिणाम करू शकतात असे वाटत असेल, असे सर्व संबंध आणि इतर बाबी त्यांना कळवतो, आणि लागू असले तेथे संबंधित सुरक्षा उपायही कळवतो.
- व्यावसायिक कंपनी शासनाची जबाबदारी आहे त्यांना कळवलेल्या बाबींमध्ये आम्ही टाकतो की कोणत्याही बाबी चालू कालावधीच्या वित्तीय परक्यांच्या लेखा परीक्षणामध्ये सर्वांत महत्त्वाच्या कोणत्या बाबी होत्या आणि त्यामुळे त्या लेखा परीक्षणसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कायदा किंवा नियमांमध्ये जर अशा बाबींचे वर्णन सांबंधितकरिता जारी करण्यास मनाई नसेल, किंवा अत्यंत क्वचित बाबतत आम्ही टाकले असेल, की एखादी बाब अहवालातमध्ये उळंढ केतो जाऊ नये कारण जबाबि करणाऱ्यांचे हे दुष्परिणाम असतील ते अशा जबाबि करणाऱ्यांच्या सार्वजनिक हितासंबंधीच्या फायद्याबद्दल अधिक वाढत असणे रस्तणणे अनिश्चित असत, तर त्यांचे वर्णन आम्ही आमच्या लेखा परीक्षण अहवालात करतो.

इतर कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांसंबंधी अहवाल
१. भाताच्या केंद्र सरकारने कायदाच्या कलम १४३ चे उपकलम (११) च्या संदर्भात जारी केलेल्या कंपनीचा (ऑडिटिंग रिपोर्ट) ऑर्डर, २००० ("आदेश") मधील आवश्यकतेनुसार आदेशातील परिच्छेद ३ व ४ मध्ये उल्लेख केलेल्या बाबींवरिल एक परक "परिशिष्ट - अ" मध्ये देत आहेत.
२. कायदाच्या कलम १४३ (३) मध्ये उल्लेख केलेल्या आवश्यकतेनुसार आम्ही पुरे कळवतो की:
a) आम्ही अशी सर्व माहिती आणि स्पष्टीकरणे विचारकरी ती मिळवली आहोत, जी आमच्या सर्वोत्तम ज्ञान आणि विश्वासानुसार आमच्या लेखा परीक्षणसाठी आवश्यक होती;
b) आमच्या मते या पुरावकांच्या आमच्या तपासणीकरून हे दिसते, त्यानुसार कंपनीने कायदाचे आवश्यकते त्यानुसार योग्य ती शिष्टाव पुरावे ठेवली आहेत, आणि वा अहवालगत हाताळलेले ताळेबंद, नकाशे व तोटा पत्रे, आणि लेखाता प्रवह परक हे शिष्टाव पुरावकांशी जुळतात;
c) आमच्या मते वरील वित्तीय परक्यां कायदातील कलम १३३ हे कंपनीचा (अकाउंट्स्) कलम २०१४ या नियम ७ आणि कंपनीचा (अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) अमेंडमेंट कलम, २०१६ वासह वाचले असताच्या त्यामध्ये दिलेल्या लेखाविषयक मानकांचे अनुपालन करतात;
d) संचालकांकडून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लेखी स्वरुपात मिळालेल्या आणि संचालक मंडळाचे नोंद घेतलेल्या निवेदाननुसार कोणीही इतर बाबींचे कायदाचे कलम १६(४) २) च्या अनुसार ३० सप्टेंबर २०२३ रोजी संचालक म्हणून नेमणूकीसाठी अपात्र नव्हते;
e) कंपनीच्या वित्तीय अहवालावरील अंतर्गत वित्तीय निवर्चनांच्या पध्तीबद्दल आणि अशी निवर्णणे चालवण्यामधील परिणामकारकता "परिशिष्ट - ब" मधील सामाजिक न्याय अहवाल आहे.
g) आमच्या मते आणि आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि आम्हाला देण्यात आलेल्या स्पष्टीकरणांच्या अनुसार कंपनीने या कालावधीतील संचालकांना कोणताही मोबदला दिलेला नाही, आणि त्यामुळे कायदाचे कलम १५(१६) लागू होत नाही.
h) कंपनीचा (ऑडिट अॅड ऑडिटिंग) कलम २०१४ मधील नियम ११ च्या अनुसा लेखा परीक्षणांच्या अहवालांमध्ये समाविष्ट करण्याच्या इतर बाबींच्या संदर्भात आमच्या मते आणि आमच्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि आम्हाला देण्यात आलेल्या स्पष्टीकरणांच्या अनुसार.

- I. व्यवस्थापकांच्या निवेदाननुसार कंपनीकडे असा कोणताही प्रसन्नित खटला नाही जो तिच्या वित्तीय परिसंस्थीवर परिणाम करेल.
- डीक्रेडिटल कराररहित कोणत्याही दीर्घकालीन करारामध्ये कोणताही पूर्वानुमान करला देण्यासाठी त्या लक्षणीय घटे नाहीत.
- iii. कंपनीने इन्व्हेस्टर एक्झ्चेंज अॅड प्रोटेक्शन फंडमध्ये साठवणूक करणारा कोणताही रकमा पाठवण्याची आवश्यकता नाही.
- iv. (a) व्यवस्थापकांने दिलेल्या निवेदाननुसार, त्यांचे सर्वोत्तम ज्ञान आणि विश्वासानुसार त्यांनी लेखांमध्ये प्रगट केलेल्या निधीच्या व्यतिरिक्त कंपनीकडून कोणत्याही व्यक्ती, परकीय संस्थांसहित इतर संस्था "नियंत्रण" या नावा अशा लेखी अगर अन्य पद्धतीच्या समर्थनाने इतर कोणतीही निधी आगाऊ देण्यात आलेले नाहीत. कर्जांक देण्यात आलेले नाहीत किंवा गुंतवण्यात आलेले नाहीत (कर्जांक घेतलेल्या, किंवा शेअर प्रतियोग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या निधीमधून) की सरत मर्यादा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीत किंवा ("अंर्हित लागवडी") किंवा तिच्या बर्तने शोधलेल्या इतर व्यक्ती किंवा संस्थांना निधी कर्जांक देवून किंवा गुंतवणूक करत किंवा अंर्हित लागवडीकरिता किंवा कोणताही इमो किंवा सुरक्षा किंवा तत्सम काही तरी पुरावेत.
- (b) व्यवस्थापकांने दिलेल्या निवेदाननुसार, त्यांचे सर्वोत्तम ज्ञान आणि विश्वासानुसार त्यांनी लेखांमध्ये प्रगट केलेल्या निधीच्या व्यतिरिक्त कंपनीला कोणत्याही व्यक्ती, परकीय संस्थांसहित इतर संस्था "निधीपुरवठादार पक्ष" यांच्याकडून अशा लेखी अगर अन्य पद्धतीच्या समर्थनाने इतर कोणतीही निधी मिळालेले नाहीत की सरत निधीपुरवठादार पक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीत कंपनी सरत निधीपुरवठादार किंवा "अंर्हित लागवडी" किंवा तिच्या बर्तने शोधलेल्या इतर व्यक्ती किंवा संस्थांना निधी कर्जांक देवून किंवा गुंतवणूक करत किंवा अंर्हित लागवडीकरिता किंवा कोणताही इमो किंवा सुरक्षा किंवा तत्सम काही तरी पुरावेत, आणि
- (c) पार पाडलेल्या लेखा परीक्षण पद्धतीच्या आधारे, आमच्या नसत अशी कोणतीही गोष्ट आलेली नाही की ज्यामुळे आमचा विश्वास बदलला असेल. की उर्ध्वकंपनी (a) आणि (b) मधील निवेदानमध्ये कोणत्याही प्रकारचे मोठ्या प्रमाणात असत्याकड्या असत.

v. या कालावधीत कंपनीने कोणताही लाभांचा जाली केलेला किंवा दिलेला नाही.
जेकेनेएस अॅड कॅ. एलएलपी चार्टर्डेड अकाउंटंट्स
फर्मचा नोंदणी क्र: 121161 W/ W100195
यांच्यासाठी सीए निर्मल कुमार खेतान
भागीदार
टिक्राण: मुंबई,
दिनांक: १०-११-२०२३
UDIN: 23044687BGWZIV6274

रिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅड अॅड असेट्स लिमिटेड च्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या कालावधीसाठीच्या स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या अहवालाचे परिशिष्ट -अ" (आमच्या याच दिनांकाच्या अहवालातमध्ये संदर्भित). रिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅड अॅड असेट्स लिमिटेडच्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या कालावधीसाठीच्या, वित्तीय परक्यांच्या संदर्भात सादर केलेल्या आमच्या याच दिनांकाच्या कंपनी संचालकांच्या अहवालातमध्ये परिच्छेद 1 मध्ये संदर्भित "इतर कायदेशीर व नियामक आवश्यकते" या शीर्षकाखालील संदर्भित परिशिष्ट -अ" च्या संदर्भात आम्ही अहवाल तयार करतो की-

- (i) (a) कंपनीने योग्य नोंदी ठेवल्या असून त्यांच्यामध्ये मालमत्ता, प्लॅट आणि सामग्री यांच्या संचालकांकर तयारील आणि स्थानांच्या तपशिलासह संपूर्ण तयारील साठेवली आहे. कंपनीकडे अप्रत्यक्ष संपत्ती नव्हत्या, त्यामुळे आदेशाचे कलम ३(i)(x)(b) लागू नाही.
(b) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि कंपनीच्या नोंदींच्या आमच्या तपासणीच्या आधारे, व्यवस्थापकांने मालमत्ता, प्लॅट आणि सामग्री यांची एका टप्प्याटप्प्याने पडताळणी करण्याच्या कार्यक्रमांनुसार प्रत्यक्ष पडताळणी केली आहे, ती आमच्या मते कंपनीच्या संपत्तीचे आकारमान आणि स्वरूप लक्षात घेता राहत आहे. पडताळणीची बाबतगारात राहत आहे आणि अशा पडताळणीमध्ये कोणत्याही लक्षणीय वृत्ती दिसिल्या नाहीत.
(c) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि कंपनीच्या नोंदींच्या आमच्या तपासणीच्या आधारे, वित्तीय परक्यांमध्ये प्रगट केलेल्या अहवालात मालमत्ते या मालकीची कार्या किंवा कंपनीच्या वर्ये नाहीत.
(d) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार संबंधित वर्गामध्ये कंपनीने मालमत्ता, प्लॅट आणि सामग्री (बापराचा हक्क असलेल्या संपत्तींसहित) यांचे पुनर्मूल्यांकन केलेले नाही.
(e) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीच्या विरोधात बेनामी व्यवहार (मनाई) कायदा १९८८ आणि त्याच्या अंतर्गत केलेल्या नियमांच्या अंतर्गत बेनामी मालमत्ता बाळगण्याबद्दल कोणत्याही कायदेशीर कारवाया सुरू करण्यात आलेल्या नाहीत किंवा प्रस्थापित नाहीत. त्यानुसार आदेशांमधील परिच्छेद कलम 3(i)(c) मध्ये दिलेल्या तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
- (ii) a) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीच्या व्यवसायांमध्ये कोणताही इन्व्हेन्टी नाही, त्यामुळे सरर आदेशातील कलम ३(ii)(a) मधील तरतूद कर्मनीला लागू नाही.
b) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीला खेळत्या भांडवलसाठी मर्यादा मंजूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आदेशांमधील परिच्छेद ३(ii)(b) मध्ये दिलेल्या आवश्यकता कर्मनीला लागू नाहीत.
(iii) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीने कोणत्याही कंपनीचा, भागीदारी संस्था, मर्यादित दायिचे भागीदारी किंवा इतर पक्षांमध्ये कोणताही गुंतवणूक केलेली नाही. इमो किंवा सुरक्षा पुरवलेली नाही किंवा कोणत्याही प्रतिभेत किंवा अप्रतिभेत स्वरुपाची कर्जे किंवा आगाऊ रकमा मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे आदेशातील कलम ३(i)(a) ते ३(iii)(f) मधील तरतुदी लागू नाहीत.
- (iv) आमच्या मते आणि आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीने कायदावरील कलम १८५ च्या तरतुदीनुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने कोणताही संचालकांना किंवा संचालकांचे हितसंबंध असलेल्या कोणाही व्यक्तीला कोणतीही कर्जे मंजूर केलेले नाही आणि कंपनीने कायदाच्या कलम १८६ मधील तरतुदीनुसार कर्मच्यांच्या दोनहून अधिक सरकारी मंडळांमधून गुंतवणूकी केलेल्या नाहीत. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(iv) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
- (v) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीने संबंधित कालावधीमध्ये कोणत्याही ठेवी किंवा अर्धभरत ठेवी संचालकालेल्या नाहीत आणि त्यामुळे कंपनी कायदा २०१३ चे कलम ७३ व ७६ आणि कंपनी (ठेवी स्वीकारणे) नियम २०१४ (सुधारित) किंवा कंपनी कायदा २०१३ च्या इतर कोणत्याही संबंधित तरतुदींचे पालन करण्याचा प्रश्न उरवला नाही.

- (vi) कंपनीने कंपनी कायदा २०१३ चे कलम १४८(१) व कंपनीचा (कॉस्ट रेकोर्ड्स अॅड ऑडिट) नियम २०१४ अनुसार कोणत्याही "कॉस्ट" संबंधित नोंदी ठेवण्याची आवश्यकता नाही.
- (vii) a) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि कंपनीच्या नोंदींच्या आमच्या तपासणीच्या आधारे, निर्दिष्ट असलेली सर्वाधिक वेळी, ज्यात आर्थिक, विक्री कर, संपत्ती कर, सेवा कर, कस्टमर ड्युटी, एफएसआर ड्युटी, मूल्यांकित कर, सेस, वस्तु आणि सेवा कर समाविष्ट आहेत, ती तितक्या प्रमाणात कंपनीला लागू आहेत, ती योग्य त्या अधिकाऱ्यांकडे नियमितपणे जमा करण्यात आली आहेत. पर्थिक विवहारे निधी, कर्मचारी रकम किंवा यादीसाठीच्या तरतुदी कर्मनीला लागू नाहीत. अशा प्रकारच्या सर्वाधिक देवांच्या बाबतीत अशा कोणत्याही निर्दिष्टात देय कलम ३० सप्टेंबर २०२३ रोजी, त्यांच्या झाल्याच्या निष्पत्तीनुसार ६ महिन्यांनुसार अधिककाळ घेतल्या गेल्या नाहीत.
b) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आंखण, विक्री कर, सेवा कर, वस्तु आणि सेवा कर, कस्टमर ड्युटी, एफएसआर ड्युटी, आणि मूल्यांकित कर यांच्या अशा कोणत्याही रकमा देय नाहीत की ज्या संबंधित अधिकाऱ्यांमोडबद्धा विवादामुळे भरघवान आलेल्या नाहीत.
(viii) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार असे कोणतेही व्यवहार नाहीत की ज्यांच्या नोंदी शिष्टाव पुरावकांमध्ये कल्यात आलेल्या नाहीत, जे त्या कालावधीत शोधून देण्यात आले आहेत किंवा उदयन म्हणून दाखवण्यात आले आहेत.
(ix) a) आमच्या मते आणि आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीने वित्तीय संस्था, बँका, सरकार यांच्याकडून किंवा कर्जाधार्यांची विक्री करून कोणत्याही रकमा कर्जांक घेतलेल्या नाहीत.
b) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि आमच्या लेखा परीक्षण कार्यपद्धतीच्या आधारे, आम्ही अहवाल देतो की कर्मनीला कोणत्याही बँक वा वित्तीय संस्थेकडे साठवणूक किंवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी हेतुसुसय धरून बाकीदार म्हणून जाहीर केलेल्या नाहीत.
c) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार, मुदत कर्जांच्या स्वरुपात कोणताही रकम उभी करण्यात आली नाही. त्यामुळे आदेशाच्या परिच्छेद कलम ३(ix)(c) मधील तरतूद कर्मनीला लागू नाही.
d) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार, अपत्यमुक्त कर्जांच्या स्वरुपात कोणताही रकम उभी करण्यात आली नाही. त्यामुळे आदेशाच्या परिच्छेद कलम ३(ix)(d) मधील तरतूद कर्मनीला लागू नाही.
e) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि कंपनीच्या वित्तीय परक्यांच्या एकूण नोंदींच्या आमच्या तपासणीच्या आधारे, आम्ही अहवाल देत आहोत की कंपनीने तिच्या उर्ध्वकंपनी, संलग्न व्यक्ती/संस्था किंवा संयुक्त प्रकल्पांची दायिचे मिटवण्यासाठी कोणत्याही व्यक्ती/संस्थेकडून निधी घेतलेले नाहीत.
f) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि आमच्या लेखा परीक्षण कार्यपद्धतीच्या आधारे, आम्ही अहवाल देतो की कंपनीने तिच्या प्रतिपूर्तिमधून, संयुक्त प्रकल्पा किंवा संलग्न कंपन्यांमधील प्रतिपूर्तिवर सरद वर्गामध्ये कोणताही कर्जे घेतलेले नाहीत. त्यामुळे आदेशाच्या परिच्छेद ३(x)(x) लागू नाही.
(x) a) कंपनीने या वर्षामध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफर किंवा पुढील सार्वजनिक ऑफर (डेट इन्ट्रुमेंट्ससहित) च्या मागने कोणतेही पैसे उभारले नाहीत. त्यामुळे आदेशाच्या परिच्छेद कलम ३(x)(a) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
b) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि कंपनीच्या नोंदींच्या आमच्या तपासणीच्या आधारे, कंपनीने या वर्षामध्ये कोणत्याही संपादना किंवा पूर्णणे, अंशदा किंवा वैकल्पिक तय्यार परित्यावर्ती डिविडेंड्सची कोणताही प्रेरेनटियवट अर्जांमध्ये किंवा खासगी प्लेसेमेंट केलेली नाही. त्यामुळे आदेशाच्या परिच्छेद कलम ३(x)(b) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
(xi) a) आमच्या लेखा परीक्षणदरम्यान, भातामध्ये सर्वसंपादनणणे स्वीकृत लेखा परीक्षण कार्यपद्धतीच्या अनुसार केलेल्या कंपनीच्या लेखा पुरावे आणि नोंदींच्या तपसुच्या, आणि आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार, आम्हाला कंपनीने किंवा कंपनीवर केलेला कोणताही लक्षणीय प्रमाणावरील गैरव्यवहार दिसलेला नाही.
b) ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या कालावधीतील वित्तीय परक्यांच्या आमच्या लेखा परीक्षणामध्ये आम्हाला कंपनीने किंवा कंपनीवर लक्षणीय प्रमाणावर केलेला गैरव्यवहार दिसला नाही. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम (x)(b) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
c) व्यवस्थापकांच्या निवेदाननुसार, लेखा परीक्षणदरम्यान कंपनीकडे कोणत्याही "द्विस्तद ब्लोअर" तक्रारी आलेल्या नाही. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम (x)(c) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
(xii) आमच्या मते आणि आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार सरद कंपनी ही निधी कंपनी नाही. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xii) (a) ते (b) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
(xiii) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि कंपनीच्या नोंदींच्या आमच्या तपासणीच्या आधारे, संबंधित पक्षांसोबतचे व्यवहार, जेथे लागू असेल तेथे कायदाच्या कलम १८८ ला अनुसरून आहेत. अशा संबंधित पक्षांसोबतच्या व्यवहारांत यादीत कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ हे कंपनीचा (अकाउंट्स्) कलम २०१४ मधील नियम ७ सोबत वाचले असता "अकाउंटिंग स्टॅंडर्ड (एस) १८ "बाबतित पक्षांबाबत प्रगटिकांमध्ये" मधील आवश्यकतेनुसार वित्तीय परक्यांमध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र कलम १७७ कर्मनीला लागू नाही.
(xiv) a) आमच्या मते आणि आमच्या तपासणीच्या आधारे, कंपनीला कायदाच्या कलम १३८ चे अनुपालन करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xiv) (a) ते (b) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
(xv) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार, आमच्या मते या वर्षामध्ये कंपनीने संचालक किंवा संचालकांशी संबंधित व्यक्तींमधील निनादोक्त व्यवहार केलेले नाहीत, त्यामुळे कायदाचे कलम १९२ मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xv) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
(xvi) a) आमच्या मते कंपनीला रिझर्व बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ च्या कलम ४A अंतर्गत नाबंदीपणे करण्याची आवश्यकता नाही, आणि त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xvi) (a) मधील तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
b) आमच्या मते कंपनीने भारतीय रिझर्व बँकच्या वेग नोंदींचा प्रमाणपत्रावित्त कोणताही गैर किंवा वित्तीय संस्था किंवा गुहेबाज/संघीची कार्ये केलेली नाहीत. त्यामुळे आदेशातील परिच्छेद ३(xvi)(b) अंतर्गत अहवाल देत तरतुदी कर्मनीला लागू नाही.
c) कंपनी ही भारतीय रिझर्व बँकेस तरार केलेल्या निवामानमध्ये मर्यादा केल्यानुसार कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी (सीआयसी) नाही. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xvi) (c) अंतर्गत अहवाल देत कर्मनीला लागू नाही.
(xvii) या आर्थिक बर्तने आणि त्याबाबतीच्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने कोणताही रोख नुकसान केलेले नाही.
(xviii) सरद कालावधीत सर्वाधिक लेखा परीक्षकांची नोंदी झालेली नाही. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xviii) अंतर्गत तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.
(xix) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार आणि वित्तीय अनुपात, वित्तीय संपत्तीचे आणि वित्तीय देण्याचे एरिज आणि किंवा संपत्तीचे पैसे मिळणे आणि वित्तीय देण्याचे पैसे देण्याच्या अपेक्षित तारखा, वित्तीय परक्यांसोबत असलेली इतर माहिती, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांच्या योजनेचे आमचे ज्ञान आणि या प्रतिष्ठांना आधार देणाऱ्या पुरावांची आमची तपासणी यांच्या आधारे, व्यवसाय निवेदानाने अशी कोणतीही दुरु गोष्ट आलेली नाही, की ज्यामुळे आमच्या विश्वास बसले की ताळेबंदाच्या अहवालांमध्ये एका वर्षाच्या प्रमाणावरील तिची सध्याची देणी जेव्हा व करावी देय होतील, तशी ती चुकती करण्यासाठी कंपनी सक्षम नाही, अशी कोणताही लक्षणीय प्रमाणावरील अनिश्चितता या लेखा परीक्षकांच्या अहवालाच्या दिनांकाला अस्तित्वात नाही. मात्र आम्ही विवेकन करतो की ही भविष्यातील कंपनीच्या व्यवहाराबद्दल सर्वोत्तम खात्री नाही. आम्ही पुरे निवेदन करतो की आम्हाला अहवाल देण्यात आलेल्या परीक्षकांच्या दिनांकावरीलच्या सत्य परिस्थितीवर आधारित असून आम्ही अशी कोणतीही वारी किंवा इमो देत नाही, की ताळेबंदाच्या दिनांकावरील एका वर्षाच्या कालावधीत कंपनीची सध्याची देणी जेव्हा व करावी देय होतील, तशी ती चुकती करू शकते.
- (xx) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीने संचालक मंडळ आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कॉर्पोरट सामायिक जबाबदार्यासंबंधीच्या (सीएसआर) कायदांसाठी क. १४.० लक्ष इतकी तरतूद मंजूर केली आहे. मात्र आद्यपरी अशा कोणत्याही रकमेचा निवर्णण करण्यात आलेला नाही.
(xxi) आम्हाला देण्यात आलेल्या माहिती आणि स्पष्टीकरणांनुसार कंपनीची कोणताही उर्ध्वकंपनी, संलग्न कंपनी, संयुक्त प्रकल्प नाही. त्यामुळे कोणताही एकत्रित वित्तीय परक्यांचे तयार करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आदेशातील परिच्छेद कलम ३(xxi) अंतर्गत तरतुदी कर्मनीला लागू नाहीत.

जेकेनेएस अॅड कॅ. एलएलपी चार्टर्डेड अकाउंटंट्स
फर्मचा नोंदणी क्र: 121161 W/W100195
यांच्यासाठी सीए निर्मल कुमार खेतान
भागीदार
टिक्राण: मुंबई,
दिनांक: १०-११-२०२३
UDIN: 23044687BGWZIV6274

स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या अहवालाचे परिशिष्ट -ब"

नका आणि तोटा खात्यातील अधिरोषणानु हस्तांतरण	-	-	-	-	२,४०३	२,४०३
वर्धमान अहवाल कालावधीच्या शेवटी शिल्लक	-	२८,९९१	-	-	२४२,४६६	२७३,४५७

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी						
	राखीव आणि अधिरोष					
तत्सुटी	वाटप प्रलंबित असलेल्या अजाचे पेसे रोखर कता	भांडवल राखीव	साधारण राखीव	राखून ठेवलेली कमाई	एकूण	
वर्धमान अहवाल कालावधीच्या सुरुवातीस शिल्लक	-	२८,९९१	-	३३८५०५	२,६७,४९६	-
नफा आणि तोटा खात्यातील अधिरोषणानु हस्तांतरण	-	-	-	३,५५८	३,५५८	-
वर्धमान अहवाल कालाव शेवटी शिल्लक	-	२८,९९१	-	२४२,०६३	२७१,०५४	-

संचालक मंडळासाठी आणि वर्तीने

सोबतची नोंद क्र. १ ते ३९ या स्टॅंडअलोन फायनान्शियल स्टेटमेंट्सचा अविभाज्य भाग आहेत.

आमच्या सार
तराखेच्या अहवालानुसार
जेकेएसएम अँड कॅ. एलएलपी साठी
षार्टर्डेड अकाउंटंट

आयसीएआय नोंदणी. क्रमांक 121161W/ W100195

सीए निर्मलकुमार खेतान <p>भागीदार</p> <p>मे. क्रमांक ०४४६८७</p>	श्री. मोहम्मद फिरोज <p>कंपनी सचिव</p>	कु.रमदी कामध <p>मुख्य वित्त अधिकारी</p>
	कॅन्टन वी.के.त्यागी <p>अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक</p> <p>डीआयएन - ०८६६९०४</p>	राजीव जलोटा <p>संचालक</p> <p>डीआयएन - ०२५२०२१</p>
मुंबई दिनांक: १०.११.२०२३		

आर्थिक विवरणाच्या टीपा

१. सर्वसाधारण माहिती

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड अ‍ॅसेट्स् लिमिटेड (“कंपनी” किंवा “एससीआयएलएएल”), ही सरकारी कंपनी, एक सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून कंपनी कायदा, २०१३ च्या अंतर्गत महाराष्ट्र, भारत येथे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॅंड अँड अ‍ॅसेट्स् लिमिटेड या नावाने कंपनी रजिस्टर. मुंबई, मुंबई वारी जारी केलेल्या संस्थान प्रमाणान, दिनांक नोव्हेंबर १०, २०२१ च्या अनुसार संस्थापित करण्यात आली. ती शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआय) यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून संस्थापित करण्यात आली असून ती एससीआयच्या, निर्गमित व्यवहारांपेक्षा भिन्न अशा पक्कवटी कंपनी नसलेल्या कंपनी ताब्यात ठेवून त्याची विलंबित लावण्याच्या उद्देशाने संस्थापित करण्यात आली आहे. एफबीसी यांच्या दिनांक २२,०२,२०२३ च्या निर्बंधितकीकरण अधिनियम अंतर्गत आदेशानुसार आणि त्याचा लागू होण्याचा दिनांक १४.०३.२३ असल्यामुळे, एससीआयएलएएल कंपनीची आता रोखर बाजारात नोंदीची केली जातल, ज्यासाठी तिला बाजारपट्ट एक माहिती प्रामण जारी करावे लागेल, ज्यामध्ये कित्ता कंपनीची अशी माहिती अंतर्भूत करावी लागेल ज्यामध्ये निर्बंधितकरणाचे परिणाम अंतर्भूत केल्यात नव्हेत कीची वार्षिक वित्तीय पत्रके असतील. एससीआयएलएएलच्या वित्तीयविवरणच्या निवडित दिनांक ०१,०४,२०२१ आहे आणि त्यानुसार कंपनी नाका कंपनी कायदा २०१३ चे कलम २(४५) च्या अनुसार एक सरकारी कंपनी असू या दिनांकापासून ती आता एससीआय लि. राहिलेली नाही. त्यामुळे छातालीत तसेचविंथत लेखाविवरण धोरणे अंतर्भूत केली आहेत;

२. लक्षणीय महत्त्वाची लेखाविवरण धोरणे

ही वित्तीय पत्रके संचालक मंडळाने १०,११,२०२३ रोजी जारी करण्यास अधिकृत केली आहेत. तयार करण्याचा आधार, मापन आणि लक्षणीय महत्त्वाची लेखाविवरण धोरणे

ही वित्तीय पत्रके तयार करण्यासाठी वापरलेली प्रमुख लेखाविवरण धोरणे छाताली दिली आहेत.

२.१ तयार करण्यासाठीचा आधार

कंपनीची ही वित्तीय पत्रके कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ हे, वेळेबाधी सुधारित केलेल्या कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) नियम २०१५ च्या सोबत वाचले असताच्या अनुसार कडालेलेल्या इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (“Ind AS”) च्या अनुसार तयार करण्यात आली आहेत. उल्लेखित कालावधीसाठी ही वित्तीय पत्रके ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या सध्यासमाप्तीसाठीच्या लेखा वित्तीय केलेल्या विविध पत्रकांवरून तयार करण्यात आली आहेत. ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या या वित्तीय पत्रकांमध्ये निर्बंधितकीकरणमुळे झालेला परिणाम अंतर्भूत करण्यात आला आहे.

कंपनीचे अधिकृत भागभांडवल रु. ४,६५,८० लक्ष पर्यंत वाढवण्यात आला आहे (प्रत्येकी रु. १० दर्शनी मूल्याचे ४६५८ लक्ष समभाग).

कंपनीने (एससीआयएलएएल) कंपनीच्या भागधारकांना ०१,०४,२०२१ रोजी व्यवस्था योजनानुसार, नोंदीचा दिनांक ३१,०३,२०२३ च्या आधार १:१ प्रमाणत समभाग जाहीर केले आणि ०६,०४,२०२३ रोजी त्यांचे भागवाटप केले. निर्बंधितकीकृत कंपनीच्या (एससीआय लि.) मालकीचे रु. १ लक्ष हे भाग भांडवलर एक करण्यात आले असून ते कॅपिटल रिझर्व्हमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहे.

२.२ रोख आणि रोखसमान गोष्टी

रोख आणि रोखसमान गोष्टीमध्ये बँकमधील शिल्लक अणि हातातील रोख रक्कम, बँकांमध्ये “अॅट क्लॉस” ठेवलेल्या देवा, इतर अल्पमुदतीच्या अतिरोखता असलेल्या ठेवी येतात, ज्यांच्या मुदतसमाप्ती संपादन दिनांकापासून तीन महिने किंवा कमी मुदतीच्या आहेत.

२.३ परकीय चलन रूपांतर

(a) प्रात्यक्ष कार्यातील आणि सादरीकरणासाठीचे चलन

कंपनीच्या ‘स्टॅंडअलोन (सुट्या) वित्तीय पत्रकांमध्ये अंतर्भूत गोष्टींचे मापन हे कंपनी ज्या मूलभूत आर्थिक पर्यावरणात काम करते, ते चलन वापरून केले आहे (‘प्रत्यक्ष कार्यातील चलन’). ‘स्टॅंडअलोन’ वित्तीय पत्रके ‘भारतीय रुपयांमध्ये (आयएनआर) मध्ये सादर केली आहेत, जे कंपनीचे प्रत्यक्ष कार्यातील आणि सादरीकरणासाठीचे चलन आहे.

(b) व्यवहार आणि शिल्लक

परकीय चलनातील सर्व व्यवहारांच्या नोंदी आधीच्या दिवशीच्या उपलब्ध असलेल्या आरबीआय च्या संदर्भ दर/विनिमय दराने केल्या जातल, जे एफबीआयएल (फिनान्शियल बँकेच्यामार्फ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्यामार्फत प्रसिद्ध केले जातात. एफबीआयएल यांच्यामार्फत प्रसिद्ध केलेला आरबीआयचा संदर्भ दर फक्त यूएसडी, जीबीपी, युरो आणि नन या मुख्य चलनांसाठीच उपलब्ध असल्याने इतर चलनांचे विनिमय दर xe.com सेकंटेनलव्यवकून घेतले जातात.

कालावधीच्या अंती लेखा पुस्तकांमध्ये असलेल्या बुरास डॉलरमधील परकीय चलनाच्या शिल्लक रकमा कालावधीच्या अंती एफबीआयएल यांच्यामार्फत प्रसिद्ध केलेल्या आरबीआयच्या उपलब्ध संदर्भ विनिमय दराने भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केल्या जातात. कालावधीच्या अंती लेखा पुस्तकांमध्ये असलेल्या युरो डॉलर, यूईपीई, युरो आणि जपानी येन बाबतून इतर परकीय चलनांमधील शिल्लक रकमा कालावधीच्या अंती xe.com सेकंटेनलव्यवहार उपलब्ध असलेल्या दराने भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केल्या जातात. खानंतर वित्तीय वार्षिकीत कंपनी आणि वित्तीय रुपातीत देणी कालावधीच्या अंती रूपांतरित केली जातील.

वित्तीय रुपातील इतर कंपनी व देणी रूपांतरित झाल्यानंतर राहिलेले विनिमयातील फरक नफा व तोटा प्रकळामध्ये नोंदले जातात.

रास्त मूल्याला अंतर्भूत असलेल्या विणारवित्तीय बाबी वजा परकीय चलनांमध्ये किंवा अंशिक इनिव्हेस्ट केलेल्या असतात त्या, ज्या वेळी रास्त मूल्ये निश्चित केली जातात, त्या तराखेला असलेल्या दराना रूपांतरित केल्या जातात.

२.४ मालमत्ता, प्लांट आणि सामग्री

व्यवस्था योजनांतर्गत एससीआय लि. मधून (०१,०४,२०२१ रोजीच्या पुस्तकी मूल्याला) हस्तांतरित केलेली जमीन आणि इमारीत मालमत्ता, प्लांट आणि सामग्री म्हणून हिरोबामध्ये आणल्या गेल्या आहेत. नंतर ताब्यात घेतलेल्या किंवा बांधलेल्या मालमत्ता, प्लांट आणि सामग्रीच्या पुढील बाबी त्यांच्या बसुलीवोधय कर वजा करून आलेल्या एंरिहासिक खर्चांमधून जमा झालेला नफार आणि जमा झालेले नुकसान, काही असल्यास, वजा करून मांडल्या आहेत.

ताळेबटाच्या दिनांकातून उद्देगित वापरामुसाठी तयार नसलेल्या कंपनीवार केलेले खर्च व्यापाम्ये येत खर्च, संबंधित नैमित्तिक खर्च आणि त्यांच्यावर लावण्यायोग्य व्याज खर्च (बांधकामादरम्यान महसूल वजा करून) हे भांडवली वकॅ-इन-प्रोग्रेस अंतर्गत दाखवले आहेत.

व्यवस्था योजनांतर्गत एससीआय मधून हस्तांतरित झालेली एमटीआय वधील पूर्ण मालकीच्या जमिनीचे मापन एससीआयने हस्तांतरणाच्या दिनांकातल म्हणजे ०१,०४,२०१५ रोजीच्या रास्त मूल्याला केले आहे आणि हे रास्त मूल्य अभिमत खर्च म्हणून वापरण्यात आले आहेत.

घसारा:

सर्व कंपनींवर घसारा “स्ट्रेट लाईन” पद्धतीने, रोप मूल्य वजा करून लावण्यात आला आहे.

इतर वास्तविक कंपनींवरील घसारा “स्ट्रेट लाईन” पद्धतीने, कायद्याचे शेड्यूल II मध्ये सांगितल्यानुसार कंपनीच्या अंदाजित उपयुक्त आयुष्यावर लावण्यात आला आहे, याला सातलीत अपवाद आहेत:

- शौर उर्जा यंत्रणा घसारा ळ उपयुक्त आयुष्याच्या तांत्रिक मूल्यांकनाच्या आधारे २५ वर्षांमध्ये लावला आहे.
- प्रत्येकी रु. ५०००/- हून कमी मूल्याच्या कंपनीचा पूर्ण घसारा त्या ताब्यात पेण्याच्या वर्षांमध्ये लावला आहे.

वर्षभरामधील पीपीई मधील भर/वजावटींवरील घसारा अशा भर/वजावटींवर त्यांच्या प्राप्तीच्या/वजावटीच्या दिनांकापासून पर्यंत, जसे असेल तसे, यथाजुगत पद्धतीने लावला जातो. अंदाजित उपयुक्त आयुष्ये, रोप मूल्ये आणि घसारा पद्धतीचे पुनरावलोकन वार्षिक पद्धतीने केले जाते, त्यावेळी व्यापारी आणि तांत्रिक कालबाहाल्ला तसेच नेहमीची श्हीड आणि हानी विचारार घेऊन, योग्य असल्यास, त्यानुसार मूल्यामध्ये घट केली जाते.

२.५ अप्रत्यक्ष संपत्ती

प्राप्त केलेल्या अप्रत्यक्ष संपत्ती प्रत्यक्ष खर्च वजा एकजित कर्जांफेडीची तरतूद आणि एकजित हानीमुळे झालेला तोटा, काही असल्यास, अशा मूल्याला दाखवल्या जातात. खर्चांमध्ये खोटेदची किमात, कर्जांचे खर्च आणि संपत्तीला तिच्या उद्देगित वापरासाठी योग्य करण्यासाठीचे खर्च अंतर्भूत आहेत.

कर्जांफेडीची तरतूद (AMORTIZATION)

अर्माटीव्देशान अंदाजित उपयुक्त आयुष्यावार “स्ट्रेट लाईन” पद्धतीने लावण्यात आले आहे. अप्रत्यक्ष संपत्तीची उपयुक्त आयुष्ये एक तर निश्चित किंवा अमर्यादित असतात. निश्चित आयुष्य असलेल्या अप्रत्यक्ष संपत्तीसाठी अर्माटीव्देशान त्यांच्या अंदाजित उपयुक्त आयुष्यावर “स्ट्रेट लाईन” पद्धतीने लावण्यात आले आहे. अमर्यादित उपयुक्त आयुष्य असलेल्या अप्रत्यक्ष संपत्तीसाठी अर्माटीव्देशान केले जाते नाही, पण तिची खात्री झाली आहे का हे दर वर्षी तपासले जाते. अंदाजित उपयुक्त आयुष्य आणि अर्माटीव्देशानची पद्धत यांचे पुनरावलोकन उपेक वार्षिक अहवाल कालावधीच्या अंती केले जाते, आणि अंदाजतालीत कोणत्याही बदलांचा परिणाम भविष्यदर्शी पद्धतीने हिशोबात घेतला जातो. सोपट्येअससहित अप्रत्यक्ष संपत्तीच्या अर्माटीव्देशान अधिकतम पाच वर्षांच्या उपयुक्त जीवनकालावर विभागले जाते.

२.६ गुंतवणूकहणुपी मालमत्ता

व्यवस्था योजनांतर्गत एससीआय लि. मधून (०१,०४,२०२१ रोजीच्या पुस्तकी मूल्याला) हस्तांतरित केलेल्या एमटीआयच्या संपत्तीव्यतिरिक्त इतर निर्णय संपत्तीला गुंतवणुकुशी संपत्ती म्हणून हिशोबात घेण्यात आले आहे. नंतर ताब्यात घेतलेल्या किंवा बांधलेल्या गुंतवणुकुशी संपत्तीच्या पुढील बाबी त्यांच्या बसुलीवोधय कर वजा करून आलेल्या एंरिहासिक खर्चांमधून जमा झालेला घसारा आणि जमा झालेले नुकसान, काही असल्यास, वजा करून मांडल्या आहेत.

घसारा:

गुंतवणुकुशी संपत्तींवर घसारा “स्ट्रेट लाईन” पद्धतीने, रोप मूल्य वजा करून लावण्यात आला आहे.

इतर वास्तविक संपत्तींवरील घसारा “स्ट्रेट लाईन” पद्धतीने, कायद्याचे शेड्यूल II मध्ये सांगितल्यानुसार संपत्तीच्या अंदाजित उपयुक्त आयुष्यावर लावण्यात आला आहे, याला अपवाद असा की प्रत्येकी रु.५,०००/- हून कमी मूल्याच्या संपत्तीचा पूर्ण घसारा त्या ताब्यात पेण्याच्या वर्षांमध्ये लावला आहे.

वर्षभरामधील पीपीई मधील भर/वजावटींवरिल घसारा अशा भर/वजावटींवर त्यांच्या प्राप्तीच्या/वजावटीच्या दिनांकापासून पर्यंत, जसे असेल तसे, यथाजुगत पद्धतीने लावला जातो.

अंदाजित उपयुक्त आयुष्ये, रोप मूल्ये आणि घसारा पद्धतीचे पुनरावलोकन वार्षिक पद्धतीने केले जाते, त्यावेळी व्यापारी आणि तांत्रिक कालबाहाल्ला तसेच नेहमीची श्हीड आणि हानी विचारार घेऊन, योग्य असल्यास, त्यानुसार मूल्या कमी-जास्त केले जाते.

अस्वीकरण: (DERECOGNITION):

गुंतवणुकुशी संपत्तीमधील एखादी बाब आणि तिचा कोणताही लक्षणीय भाग जो आधी स्वीकृत केलेला असतो, त्याची विलंबित लावल्यानंतर किंवा त्याचा वापर किंवा विलंबेवटीमधून केला आणुनही कोणतेही आर्थिक लाभ अपेक्षित राहत नाहीत, तेव्हा तो अस्वीकृत केला जातो. त्या संपत्तीच्या अस्वीकरणमधून निष्पन्न झालेला कोणताही फायदा किंवा तोटा (विलंबेवटीमधून मिळालेली निव्वळ रक्कम आणि त्या संपत्तीची शिल्लक रक्कम यांच्यातील फरक) हा अशी संपत्ती स्वीकृत झाल्यानंतर नफा-तोटा पत्रकात समाविष्ट केला जातो.

उद्देगित वापरासाठी तयार नसलेल्या संपत्तींचे केलेले खर्च व्यापाम्ये येत खर्च, संबंधित नैमित्तिक खर्च आणि त्यांच्यावर लावण्यायोग्य व्याज खर्च (बांधकामादरम्यान महसूल वजा करून) हे भांडवली चालू कार्यांच्या अंतर्गत दाखवले आहेत.

२.७ व्यापारी येणी

व्यापारी येणी म्हणजे सामान्य व्यवसायादरम्यान माल किंवा सेवांच्या विक्रीमधून निष्पन्न झालेल्या, ग्राहकांकडून येणे असलेल्या रकमा होत. व्यापारी येण्यांना प्राप्ती रास्त मूल्याला स्वीकृती दिली आहे. नंतर त्यांचे मापन अर्माटीइज केलेल्या रकमेवर, प्रभावी व्याज पद्धत वापरून, हानीसाठीची तरतूद कमी करून केले जाते. व्यापारी येण्यांचे कॅरिंग मूल्य वजा हानीसाठीची तरतूद हे सुमारे त्यांच्या रास्त मूल्याइतके असल्याचे मानले गेले आहे.

२.८ गुंतवणुका आणि इतर वित्तीय संपत्ती

i. प्रारंभिक स्वीकरण आणि मापन

सर्व वित्तीय संपत्ती सुखाताीला, रास्त मूल्याला न नोंदलेल्या वित्तीय संपत्तींच्या बाबतीत नफा किंवा तोटयामार्फत, अधिक त्यांना नोंदवित करण्यायोग्य व्यवहार खर्चांना स्वीकारल्या जातात.

ii. त्यानंतरचे मापन

त्यानंतरच्या मापनासाठी कंपनी तिच्या वित्तीय संपत्तींचे वर्गीकरण खातालीत मानव श्रेणींमध्ये करते:

अशा संसली ज्या नंतर रास्त मूल्याला मापन करायच्या आहेत (एक तर इतर सर्वसमावेशक आयच्या मार्फत, किंवा नफा किंवा तोटयामार्फत), आणि अशा संपत्ती ज्या अर्माटीइज केलेल्या रकमेला मापन करायच्या आहेत.

हे वर्गीकरण कंपनीच्या वित्तीय संपत्तीच्या व्यवस्थानसाठीच्या व्यवसायाच्या मॉडेलवर आणि कॅश फ्लोच्या क्वांटामधील व्यवहारांवर अवलंबून असते. रास्त मूल्याला मापन केलेल्या संपत्तींसाठी फायदे किंवा तोटे हे एक तर नफा-तोटा पत्रकामध्ये, किंवा इतर सर्वसमावेशक उपन्यामध्ये नोंदले जाताल. डेट इन्सट्रुमेंट्समधील गुंतवणुकींसाठी ही गोष्ट व्यवसायाच्या मॉडेलमध्ये ही गुंतवणुक आहे, त्यावर अवलंबून राहिल. समभागांमधील गुंतवणुकींसाठी हे, कंपनीने प्रांभूची स्वीकरणाच्या वेळी समभागांमधील गुंतवणुकीचा हिशोब इतर सर्वसमावेशक उपन्यामार्फत रास्त मूल्याला करण्याचा अपरिवर्तनीय निर्णय घेतला आहे का, यावर अवलंबून राहिल. कंपनी डेट इन्सट्रुमेंट्सचे पुनर्गतीकरण फक्त आणि फक्त तेव्हाच करते, जेव्हा या संपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठीचे तिचे व्यवसायाचे मॉडेल बदलेल.

डेट इन्सट्रुमेंट्स (रूण साधने)

डेट इन्सट्रुमेंट्सचे नंतरचे मापन हे त्या संपत्तीच्या व्यवस्थापनाचे व्यवसायाचे मॉडेल आणि त्या संपत्तीची रोखता प्रवाहाविवरणय वैशिष्ट्ये यांच्यावर अवलंबून आहे. कंपनी तिच्या डेट इन्सट्रुमेंट्सचे वर्गीकरण एकव्हेटी ओसोआय मध्ये केले जाते:

अर्माटीइज केलेल्या रकमेला मापन करण्याच्या वित्तीय संपत्ती:

खालील अटी पूर्ण होत असतील तर व्यापारी येणी, सुरक्षा ठेवी आणि दिलेली वकॅ यासारख्या वित्तीय संपत्तींचे मापन अर्माटीइज केलेल्या रकमेला केले जाते:

- ती संपत्ती अशा व्यवसाय मॉडेलामध्ये ठेवलेली असते की ज्याचे उद्दिष्ट कराजऱय रोखता प्रवाहा जमा करण्याचे असते, आणि
- त्या संपत्तीच्या करारातील अटी विरिध्द दिनांकांना रोखता प्रवाह निर्माण करतात, जे केवळ येणे बाकी असलेल्या मुदल रकमेवरील मुहल आणि व्याजाच्या (SPP) रकमा असतात.

प्रारंभिक मापनानंतर अशा संपत्तींचे नंतरचे मापन प्रभावी व्याज (EIR) पद्धत वापरून अर्माटीइज केलेल्या रकमेला केले जाते.

अर्माटीइज केलेल्या रकमेला मापन केलेल्या डेट इन्सट्रुमेंटरील फायदा किंवा नुकसान यांची नोंद केव्हा त्या संपत्तीचे अस्वीकरण केले जाते किंवा तिची हानी होते, तेव्हा नफा-तोटा पत्रकामध्ये पेतली जाते. या वित्तीय संपत्तींवरील व्याज प्रभावी व्याजदर (EIR) पद्धत वापरून वित्तीय उपन्यामध्ये समाविष्ट केले जाते.

इतर सर्वसमावेशक उपन्यामार्फत रास्त मूल्याला मापन केलेल्या वित्तीय संपत्ती (FVTOCI):

खालील दोन्ही निकष पूर्ण झाले तर वित्तीय संपत्तीचे वर्गीकरण एकव्हेटी ओसोआय मध्ये केले जाते:

- ती संपत्ती अशा व्यवसाय मॉडेलामध्ये ठेवलेली असते की ज्यांचे उद्दिष्ट कराजऱय रोखता प्रवाहा जमा करून तसेच वित्तीय संपत्ती विक्रीनूती साध्य होते, आणि
- त्या संपत्तीच्या करारातील अटी विरिध्द दिनांकांना रोखता प्रवाह निर्माण करतात, जे केवळ येणे बाकी असलेल्या मुदल रकमेवरील मुहल आणि व्याजाच्या रकमा असतात.

पुढे नेलेल्या रकमांमधील बदल ओसीआय नोंद घेतले जातात, याला अपवाद हानीमधील फायदे किंवा तोटे, आलेला व्याबाचा महसूल आणि परकीय चलनातील फायदे आणि तोटे यांचा आहे, ज्यांची नोंद नफा-तोटांमध्ये केली जाते. वित्तीय संपत्तीचे अस्वीकरण झाल्यानंतर पूर्वी ओसीआय मध्ये नोंद घेतलेल्या संचयी फायदा किंवा तोट्यांचे पुनर्गतीकरण समभागांमधून नफा-तोटांमध्ये केले जाते. या वित्तीय संपत्तींवरील व्याज प्रभावी व्याजदर (ईआयआर) पद्धत वापरून इतर उपन्यामध्ये समाविष्ट केले जाते.

नफा किंवा तोटयामार्फत रास्त मूल्याला मापन केलेल्या वित्तीय संपत्ती (FVTPL): ज्या संपत्ती अर्माटीइज केलेल्या रकमेचे किंवा FVTOCI चे निकष पूर्ण करत नाहीत, त्यांचे मापन नफा किंवा तोटयामार्फत रास्त मूल्याला केले जाते. नफा किंवा तोटयामार्फत रास्त मूल्याला मापन केलेल्या एखाद्या वित्तीय संपत्तीमधून निष्पन्न फायदा किंवा नुकसान हे ज्या कालावधीत निर्माण होते, त्या कालावधीमध्ये नफा-तोटांमध्ये स्वीकृत केले जाते. या वित्तीय संपत्तींवरील व्याजाचे उपन्य इतर उपन्यामध्ये समाविष्ट केले जाते.

२.९ प्राप्ती कर

कराच्या खर्चांमध्ये चालू खर्च आणि आस्थगित कर यांच्या बरेजेचा समावेश होतो.

चालू कर – चालू खर्चांचे मापन हे त्या कालावधीतील करयोग्य नफ्याच्या आधारे कर अधिकार्यांना देय किंवा प्राप्य अपेक्षित रकमेला केले जाते. कंपनीचा चालू करराचा दर हा अहवाल कालावधीच्या अंतापर्यंत कायदा केलेल्या किंवा बहुतरा प्रमाणगत कायदा केलेल्या करांच्या दांयाचा वापर करून काढलेला आहे.

आस्थगित कर – पूर्ण आस्थगित कराची तरतूद लाएविलिटी पद्धत वापरून संपत्ती आणि देण्याचे कर आधार आणि त्यांच्या स्टॅंडअलोन (सुट्या) वित्तीय पत्रकांमधील पुढे नेलेल्या रकमा यांच्यातील तात्पुरत्या फरकांवर (टनेज टॅक्स स्वीममध्ये समाविष्ट असलेले बाळगून) केलेली आहे. आस्थगित कराच्या संसलीची नोंद त्याच प्रमाणात केली जाते भविष्यात कररात्र नफा उपलब्ध असेल, ज्याच्या बदल्यात वजावटीयोग्य तात्पुरत्या फरकांचा वापर केला जाऊ शकिल.

आस्थगित कर संपत्ती आणि देणी अशा कर दरंवर आधारित आहेत की जे ताळेबटाच्या दिनांकापर्यंत कायदे केलेल्या किंवा बहुतरा कायदे केलेल्या करांचे दर आणि कायदे यांच्या आधारे, संपत्ती विकली किंवा देणे दिले जाईल त्या कालावधीत लागू असतील.

जोपर्यंत कर हा इतर सर्वसमावेशक उपन्यामध्ये किंवा डेट समभागांमध्ये नोंदला गेलेल्या बाबींशी संबंधित आहे तो अपवाद बायडल्यास चालू आणि आस्थगित कराची नोंद नफा किंवा तोटयामध्ये घेतली गेली आहे.

२.१० तत्सुटी आणि घटनापेक्ष दायित्व

तत्सुटी तेव्हा नोंदल्या जातात जेव्हा कंपनीवर भूतकाळातील घटनांचा परिणाम म्हणून सध्या कायदेशीर किंवा रचनान्क दायित्व असते; ते दायित्व पूर्ण करण्यासाठी बहुधा संसाधनांचा वय्य होईल; आणि ती रक्कम विश्वासार्हतेने अनुमानित केलेली आहे.

घटनापेक्ष दायित्वे तेव्हा उपज केली जातात जेव्हा मागील घटनांचा परिणाम म्हणून एक संभाव्य दायित्व असते, ज्याचे अस्तित्त्व फक्त कंपनीच्या पुढील निर्वाणान नसलेल्या भविष्यातील एका किंवा अधिक अनिश्चित घटना घडणे किंवा न घडण्यामुळेच निश्चित होईल. एक संभाव्ये दायित्व जे भूतकाळातील घटनांमुळे निर्माण झाले आहे, जेथे ते पूर्ण करण्यासाठी संसाधनांचा वय्य बहुधा होणार नाही, किंवा ज्याचे विश्वासाह अनुमान करता येत नाही, त्याला घटनापेक्ष दायित्व मानले जाते.

२.११ महसुलाची नोंद

महसुली उपन्याची नोंद नफा आणि तोटा पत्रका तेव्हा घेतली जाते जेव्हा:

उपन्य निर्माण करण्यासाठीची कर्णे एका बंधनकारक कराराच्या आधारे करण्यात आली आहेत

उपन्याचे मापन विश्वासाह पद्धतीने करता येते

या व्यवहारांमधून होणारे आर्थिक लाभ बहुधा कंपनीकडे येतील

या व्यवहाराशी संबंधित खर्चांचे मापन विश्वासाह पद्धतीने केले जाऊ शकते

सर्व व्यवसायांच्या महसुलाची नोंद तेव्हा केली जाते जेव्हा संबंधित कार्यांचे दायित्व पूर्ण करण्यात आले आहे, ही गोष्ट तेव्हा होते जेव्हा माल किंवा सेवांच्या बदल्यात आपल्याला अशा रकमेचा मोडवला मिळणे कंपनीला अपेक्षित असते, जी दिव्यानंतर निवेद्य ग्राहकांकडे हस्तांतरित केली जाते.

कडून केलेला माल किंवा सेवा ग्राहकांकडे हस्तांतरित करून, म्हणजे पूर्णतःच्या टप्प्याचे विश्वासाह मापन करता येत असेल तर एका विविध समर्यित्वा किंवा कालावधीत जेव्हा संबंधित कार्यांचे दायित्व पूर्ण करण्यात येते, तेव्हा महसुलाची नोंद केली जाते.

व्याजाचे उपन्य – व्याजाच्या उपन्यात एससीआय कडून व्यवस्थेच्या योजनांतर्गत मिळालेल्या अतिरिक्त निधींवरील व्याजाचा समावेश होतो. व्याजाचे उपन्य जसे प्राप्य होईल तसे त्याची नोंद नफा आणि तोटा पत्रकात होते.

२.१२ विषयाचे दावे

* बँकांनी दिलेल्या कर्मचारी शेरसम्राट् ट्रेडिंग टोयाँव वरत आहे
 * रिझर्व बँकेच्या अनुषंगाने प्राप्त झालेले. मात्र, कर्मचारी हस्तगतपर्यंत प्रलंबित आहे.
 टोप ८(b): इतर चालू नसलेल्या मालमत्ता

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
इतर टोपी विक्रेत्याला दिल्या	३७	३८
इतर चालू नसलेल्या मालमत्ता	३७	३८

टोप ९: प्राथमिक मालमत्ता (नेट)

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
प्राथमिक मालमत्ता (तनुव्यवहार निव्वळ)*	३३९	२८०
आयकर मालमत्ता (निव्वळ)	३३९	२८०

*मूल्या टोप क्रमांक पहा. ३४
 टोप १(a): व्यापार प्राप्ती

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
व्यापार प्राप्त करण्यायोग्य*	१९२	-
एकूण व्यापार प्राप्ती	१९२	-

चालू भाग
 चालू नसलेला भाग
 इतर तपशीलांचे विवरण करा

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
चालूले मानले जाते - सुरक्षित	-	-
चालूले मानले जाते - असुरक्षित	१९२	-
ट्रेड रिस्किकेवळ नव्या त्रेडिंट रिकमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे	-	-
व्यापार प्राप्ती - बिघडलेले त्रेडिंट	-	-
एकूण व्यापार प्राप्ती	१९२	-

*संचित पहाऊन प्राप्त करण्यायोग्य (नॉड ३४ पहा)
 ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी व्यापार प्राप्ती एजिंग वेळापत्रक

तपशील	दिव्य	०-६ महिने	६ महिने ते १ वर्ष	१ वर्ष ते २ वर्ष	२ वर्ष ते ३ वर्ष	३ वर्षांपेक्षा जास्त	एकूण
निर्विवाद	चालूले मानले जाते	-	१९२	-	-	-	१९२
निर्विवाद	क्रेडिट जोखीम मध्ये लक्षणीय वाढ	-	-	-	-	-	-
निर्विवाद	क्रेडिट अशक्त	-	-	-	-	-	-
वादग्रस्त	चालूले मानले जाते	-	-	-	-	-	-
वादग्रस्त	क्रेडिट जोखीम मध्ये लक्षणीय वाढ	-	-	-	-	-	-
वादग्रस्त	क्रेडिट अशक्त	-	-	-	-	-	-
	एकूण व्यापार प्राप्ती	-	१९२	-	-	-	१९२

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी ट्रेड रिस्किकेवळ एजिंग रोहसूल

तपशील	दिव्य	०-६ महिने	६ महिने ते १ वर्ष	१ वर्ष ते २ वर्ष	२ वर्ष ते ३ वर्ष	३ वर्षांपेक्षा जास्त	एकूण
निर्विवाद	चालूले मानले जाते	-	-	-	-	-	-
निर्विवाद	क्रेडिट जोखीम मध्ये लक्षणीय वाढ	-	-	-	-	-	-
निर्विवाद	क्रेडिट अशक्त	-	-	-	-	-	-
वादग्रस्त	चालूले मानले जाते	-	-	-	-	-	-
वादग्रस्त	क्रेडिट जोखीम मध्ये लक्षणीय वाढ	-	-	-	-	-	-
वादग्रस्त	क्रेडिट अशक्त	-	-	-	-	-	-
	एकूण व्यापार प्राप्ती	-	-	-	-	-	-

टोप १०(b): रोख आणि रोख रकमेसमान

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
बँकांमध्ये शिल्लक आहे		
चालू खात्यात	५९८	१
टोपीमध्ये	-	१,०००
रोख आणि रोख रकमेसमान	५९८	१००१

टोप १०(c): इतर बँक शिल्लक

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
बँकांमध्ये शिल्लक आहे		
चालू खात्यात	१७,०००	३१,२१७
इतर बँक शिल्लक	१७,०००	३१,२१७

टोप १०(d): इतर आर्थिक मालमत्ता

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
जमा व्याज	३,५९३	२,६४४
एससीआय कडून वसूल करण्यायोग्य	-	२८०
भाड्याच्या उपनमासाठी तलत	३१	-
उत्पन्न एमटीआय साठी तलत	४	-
बँकांमध्ये टोपी	८५,७४३	६७,७८३
इतर आर्थिक मालमत्ता	८९,२९६	७०,७०७

टोप १०(e): गैर आर्थिक चालू मालमत्ता

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
जीएमटी प्राप्त करण्यायोग्य*	२१९	-
विक्रेत्यांना आगाऊ	६	१२२
प्रीपेड विमा प्रीमियम	-	-
गैर आर्थिक चालू मालमत्ता	२२५	१२२

टोप ११: विक्रीसाठी ठेवलेल्या मालमतेचे वर्गीकरण

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
एसएसआयव्हाल एससीआय शिपिंग कंपनी प्रा लि ये १,००,००० (पूर्वीचे १,००,०००) १० १० प्रत्येकी 10 रुपांचे समभाग पूर्ण भरलेले आहेत. लि. यबा. कमजोरी नुकसान भत्ता	१० (३) ७	१० (३) ७
इरानो हिंद शिपिंग कंपनी लिमिटेड नवा: गुंतवणूक नुकसान भत्ता	३९ (३९)	३९ (३९)
इरानो हिंद शिपिंग कंपनी लिमिटेड यांना आगाऊ रकम कमी: संशयास्पद प्रगतीसाठी तलत	२३ (२३)	२३ (२३)
	७	७

a) डिमबर्न योजनेनुसार, एसएसआयव्हाल एससीआय शिपिंग कंपनी प्रा लि च्या संयुक्त उपक्रमाचे भाग (एसएसआयपीएल) कंपनीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात. सात संयुक्त उपक्रम १९,०५,२०१० रोजी ४, १०० लाखांच्या अधिकृत भागभांडवलासह स्थापन करण्यात आला. (नॉड ३७ उपाखण)
 *) भारत सरकारने ०२.०४.२०१३ रोजी झालेल्या मरिमंडळाच्या बैठकीत इरानो-हिंद शिपिंग कंपनी (पी.जे.एस.) (आयएसएससी) च्या घिसडीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि आयएसएससी ची मालमत्ता/उत्पन्नवित्त संयुक्त उपक्रम भागीदारीमध्ये विभाजित करण्याचे काम सही केले जाईल. डिमबर्न योजनेच्या अनुषंगाने, कंपनीचा आयएसएससी मध्ये ४९% हिस्सा आहे, ही इराणमध्ये समाविष्ट केलेली संयुक्त उद्यम कंपनी आहे ज्यावर संयुक्त (एफए) मंडूरी लादली आहे. भू-राजकीय वातावरण आणि एएन डब्ल्यू ह्या लादलेल्या निर्बंधावर अवलंबून असलेले केली अखेरमि विसर्जित करण्यासाठी टोप प्रत्येक केले जाऊ शकतात. कंपनी मरिमंडळाच्या निर्णयावर वचनबद्ध राहिली.
आवर्तनी बाजची मूल्य मोजमाप
 अद्ययावत काळातगी दरम्यान विक्रीसाठी ठेवलेल्या गुंतवणूकीचे वर्गीकरण त्याच्या वहन रकमेच्या कमी प्रमाणात मोजले जाते आणि पूर्वनिर्धारित मरिमंडळाच्या वेळी विक्रीसाठी बाजची मूल्य कमी किंमत मोजली जाते, परिणामी ४२ लाख रुपांचे नुकसान इरानो मंडूरी लिहून दिले जाते त्या रकम ठेवलेल्या कर्माईचे विवरण.

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
अधिकृत प्रत्येकी १० रुपांचे ४६,५८० इन्विट्टी शेअर्स जारी केले आणि सदस्यता घेतली	४६,५८०	४६,५८०
प्रत्येकी १० रुपांचे ४६,५८० इन्विट्टी शेअर्स *०.०४.२०२३ रोजी वाटप करण्यात आले	४६,५८०	४६,५८०*

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
अ) एकूण समभागांच्या 5% पेक्षा जास्त समभाग धारण केलेल्या भागधारकांच्या इन्विट्टी समभागांचे तपशील		
इन्विट्टी शेअर्स		
१. भारताचे राष्ट्रपती	२९,६९,४२,९७७	६३.७५%
२. भारतीय आनुवंशिक महामंडळ	२,४६,८९,९६४	५.३०%
	३२,१६,३२,९४१	६९.०५%

b) प्रवर्तकांच्या ग्रेओरहोलिंडांचे प्रकटीकरण

प्रवर्तकांचे नाव#	समभागांची संख्या	एकूण शेअर्सचा %	वर्षभर आय * बदल**
१. भारताचे राष्ट्रपती	२९,६९,४२,९७७	६३.७५%	-

येथे प्रवर्तक म्हणजे कंपनी कायदा, २०१३ मध्ये परिभाषित करण्यात आलेली प्रवर्तक
 ## भारताच्या राष्ट्रपतीकडे ६३.७५ % शेअरहोलिंडा आहे आणि ३१.०३.२०२३ पर्यंत वाटपसाठी वाटप प्रलंबित आहे. ०६.०४.२०२३ रोजी वाटप करण्यात आले
 ** टक्केवारीतील बदलाची गणना वर्षाच्या सुरुवातीला किंवा वर्षभर प्रवर्तक जारी केल्यास, नंतर जारी केल्याच्या तारखेच्या संदर्भात केली जाईल.

c) टाळेबंद अंदा तारखेला तयार केला आहे त्या तारखेच्या लगेच आधीच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी, रोख रकमेव्यतिरिक्त कोणतेही समभाग विचारत घेतले गेले नाहीत, योजनेसमभाग म्हणून कोणतेही समभाग जारी केले गेले नाहीत आणि कोणतेही समभाग परत किंवा घेतले गेले नाहीत.
 d) इन्विट्टी शेअर्सची संख्या अधिकार प्राप्तीमध्ये निविष्ट:
 कंपनीकडे १० रुपांचे सममूल्य असलेले इन्विट्टी शेअर्सचा फक्त एक वर्ग आहे. इन्विट्टी शेअर्सचा प्रत्येक भागधारक प्रति शेअर एक मताचा हक्कदार आहे. कंपनीचे लिक्विडेशन झाल्यास, इन्विट्टी शेअर्स धारकांना त्यांच्या शेअरहोलिंडांच्या प्रमाणात सर्व प्राधान्य वाटप वित्तजानंतर कंपनीची उर्वरित मालमत्ता मिळवण्याचा अधिकार असेल. संपादक मंडळाचे प्रस्तावित केलेला लाभांश हा आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.
 e) कंपनीकडे होलिंडा कंपनी नाही.
 f) भागाच्या विक्री/निवृत्तीसाठी पर्याय आणि करार वचनबद्धता अंतर्गत जारी करण्यासाठी कोणतेही समभाग राखीव नाहीत.

टोप 13: इतर इन्विट्टी

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
भांडवल राखीव	२८,९९१	२८,९९१
राखून ठेवलेली कर्माई	२,४४,४६६	२,४२,०६३
एकूण इतर इन्विट्टी	२,७३,४५७	२,७१,०५४

(i) घोडदुनी राखीव

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
प्राथमिक शिल्लक	२८,९९१	२८,९९१
या काळात	-	-
अंतिम शिल्लक	२८,९९१	२८,९९१

(ii) राखून ठेवलेली कर्माई

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
प्राथमिक शिल्लक*	२,४२,०६३	२,४८,५०५
अधिक: नफा/तोटा	२,४०३	२,५५८
अंतिम शिल्लक	२,४४,४६६	२,४८,०६३

राखून ठेवलेल्या कर्माईमध्ये रु. २,३९,८५७ (लाख) एमटीआय जमिनीच्या वरच्या मूल्यांकनासाठी

इतर सादयांचे स्वरूप आणि उद्देश

कॉर्पोरेट रिझर्व्ह: एससीआय कडून प्राप्त झालेल्या इन्विट्टी भाग भांडवल जारी केल्यानंतर डिमबर्न योजनेनुसार निव्वळ मालमतेची शिल्लक रकम हे लाभांश वितरणासाठी उपलब्ध नाही परंतु बोनस समभाग जारी करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

राखून ठेवलेली कर्माई: राखून ठेवलेली कर्माई कंपनीच्या अतिरिक्त/संचित कर्माईचे प्रतिनिधित्व करते आणि रु.२,३९,८५७ (लाख) एमटीआय जमिनीचे वरचे मूल्यांकन दर्शविते व्यतिरिक्त भागधारकांना वितरणासाठी उपलब्ध आहेत.

टोप १४: लोन दाखिले

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च 2023 रोजी	
	अचल	घालू	वर्तमान नसलेले
लोन दाखिले	९	-	९
एकूण लोन दाखिले	९	-	९

टोप १५: स्थगित कर दाखिले

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
एमटीआय जमिनीच्या वरच्या मूल्यांकनासाठी स्थगित कर दाखिले	३१६	६३२
एकूण स्थगित कर दाखिले	३१६	६३२

टोप १६: व्यापार देय

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
व्यापार देय		
(a) सूक्ष्म उपक्रम आणि लघु उद्योगांची एकूण धकदाकी; आणि	१	१
(b) सूक्ष्म उद्योग आणि लघु उद्योग वगळता इतर कर्जाधारकांची एकूण धकदाकी*	१,९९८	-
एकूण व्यापार देय	१,९९९	१

MSMED कायदा, २००६ अंतर्गत प्रकटीकरणाची आवश्यकता

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
(a) (i) प्रत्येक लेखा वर्षाच्या शेवटी कोणत्याही पूर्ववाढदारांना न भरलेली मूळ रकम;	१	१
(ii) प्रत्येक लेखा वर्षांखेरीस कोणत्याही पूर्ववाढदारांना न भरलेले शिल्लक असलेले व्याज (स्वतंत्रपणे दर्शविले जावे);	-	-
(b) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, २००६ (२००६ चा २(ब)) च्या कलम १६ नुसार खेरीतदाराने दिलेली व्याजाची रकम, तसेच पूर्ववाढदारांना निवृत्त केलेल्या दिवसाच्या पलीकडे दिलेली रकम प्रत्येक लेखा वर्ष;	-	-
(c) देय आणि देय व्याजाची रकम पेमेंट करण्यात विलंबाच्या कालावधीसाठी (जे भरले गेले आहे परंतु वर्षभराने निवृत्त केलेल्या दिवसाच्या पुढे) परंतु सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, २००६ अंतर्गत निर्दिष्ट व्याज न जोडता ;	-	-
(d) प्रत्येक लेखा वर्षाच्या शेवटी जमा झालेले आणि न भरलेले शिल्लक राहिलेले व्याज; आणि	-	-
(e) सूक्ष्माच्या कलम २३ अंतर्गत वजावटीच्या खर्चास परवानगी न देण्याच्या उद्देशाने, वरील व्याजाची देय रकम लघुउद्योगाला प्रत्यक्षात अदा केल्याच्या तारखेपर्यंत, पूर्वील वर्षांमध्ये देय असलेली आणि देय असलेली पूर्वील व्याजाची रकम, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, २००६,	-	-

कंपनीकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अशा विक्रेत्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणून ओळखले जाऊ शकते त्या प्रमाणात माहिती देण्यात आली आहे.

30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी व्यापार देय एजिंग वेळापत्रक

तपशील	दिव्य नाही	०-६ वर्ष	६ वर्ष ते २ वर्ष	२ वर्ष ते ३ वर्ष	३ वर्षांपेक्षा जास्त	एकूण
(i) एमएसएमई	-	१	-	-	-	१
(ii) इतर	-	१,६१८	-	-	-	१,६१८
(iii) विचारित देय- एमएसएमई	-	-	-	-	-	-
(iv) विचारित देय- इतर	-	-	-	-	-	-
एकूण	-	१,६१९	-	-	-	१,६१९

31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी व्यापार देय एजिंग वेळापत्रक

तपशील	दिव्य नाही	०-६ वर्ष	६ वर्ष ते २ वर्ष	२ वर्ष ते ३ वर्ष	३ वर्षांपेक्षा जास्त	एकूण
(i) एमएसएमई	-	१	-	-	-	१
(ii) इतर	-	-	-	-	-	-
(iii) विचारित देय- एमएसएमई	-	-	-	-	-	-
(iv) विचारित देय- इतर	-	-	-	-	-	-
एकूण	-	१	-	-	-	१

टोप १७: इतर आर्थिक दाखिले

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
कर्मचारी लाभ दाखिले	३३	-
एससीआय ला देय	३६६	-
एकूण इतर आर्थिक दाखिले	३९९	-
टोप १८: इतर चालू दाखिले		

टपशील

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
विक्रेत्याकडून चोटावर कर कपात	-	-
आगाऊ शुल्क - प्रशिखण	१९५	-
एकूण इतर चालू दाखिले	१९५	-

टोप 19: विक्रीसाठी ठेवलेल्या मालमतेची शेर संघटित दाखिले

तपशील	३० सप्टेंबर २०२३ रोजी	३१ मार्च २०२३ रोजी
इरानो हिंद शिपिंग कं. विक्रीसाठी ठेवलेल्या वर्गीकृत मालमतेची शेर संघटित एकूण दाखिले	२४,६५६	२४,३७१

टोप २

टीप-32 संबंधित पक्ष व्यवहार

(a) निवडण
 केंद्र सरकाद्वारे नियंत्रित भारत सरकारचे उद्योग
 एससीआय LAL, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २(१५) नुसार एक सरकारी कंपनी, एससीआय ची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणून अंतर्भूत करण्यात आली आहे. २२.०२.२०२३ च्या एमपीएच्या आदेशानुसार डिमंडर वोजनेला मान्यता दिली आणि १४.०३.२०२३ ही तारीख लागू झाली. एससीआय LAL ही सरकारच्या सामान्य निवडणुकांसाठी एक वेगळी कायदेशीर संस्था बनली. भारताचे, एससीआय LAL डिमंडरची नियुक्त तारीख ०१.०४.२०२३ आहे आणि या तारखेपासून कंपनीने एससीआय Ltd ची उपकंपनी राहणे बंद केले आहे.

(b) प्रमुख व्यवस्थापन कर्मचारी
 कार्यकारी संचालक
 १. कॅप्टन बी.के. त्यागी (०३.०९.२०२२ पासून सीएमडी)
 २. श्रीमती. एच. के. जोशी (सीएमडी ०१.०६.२०२२ पासून बोर्डावर राहणे बंद केले)
 ३. श्री अतुल उवाळे (०३.०८.२०२२ रोजी मंडळात सीएमडी म्हणून रुजू झाले आणि ०२.०९.२०२२ रोजी बोर्डावर राहणे बंद केले)

(c) अकार्यकारी संचालक - KMPs नाही
 सरकारी नामनिर्देशित संचालक:
 १. श्री संजय कुमार, AS & FA, MoPSW (१७.११.२०२१ रोजी मंडळात सामील झाले)
 २. श्री विक्रम सिंह, JS, MoPSW (०३.११.२०२२ पासून बोर्डावर राहणे बंद झाले)
 ३. श्री अमितानु कुमार, DGS (०१.०३.२०२३ पासून बोर्डावर राहणे बंद झाले)
 ४. श्री राजीव जलोटा, अध्यक्ष, MbPT (१०.१२.२०२१ रोजी मंडळात सामील झाले)
 ५. श्री विनित कुमार, अध्यक्ष, SPM पोर्ट (३०.०६.२०२२ रोजी बोर्डात सामील झाले आणि ०९.१०.२०२२ पासून बोर्डावर राहणे बंद केले)
 ६. श्री पी.एल. हंफ. अध्यक्ष, एसपीएम पोर्ट (०९.१०.२०२२ रोजी बोर्डात सामील झाले आणि ०८.०५.२०२३ पासून बोर्डावर राहणे बंद केले)
 ७. श्री राजेश कुमार सिन्हा, AS, MoPSW (२१.११.२०२२ रोजी बोर्डात सामील झाले)
 ८. श्री रंधेर रामण, अध्यक्ष, एसपीएम पोर्ट (०९.०५.२०२३ रोजी मंडळात सामील झाले)
 ९. श्री श्याम जगनानथन, DGS (०३.०७.२०२३ रोजी मंडळात सामील झाले)

(d) मुख्य व्यवस्थापन कर्मचारी भरणाई

नाव	३० सप्टेंबर २०२३ ला अर्धवर्ष संपले	३१ मार्च २०२३ ला वर्ष संपले
१. कॅप्टन बी.के. त्यागी (०३.०९.२०२२ रोजी सीएमडी)	-	-
२. श्रीमती. एच. के. जोशी (सीएमडी ०१.०६.२०२२ पासून बोर्डावर राहणे बंद केले)	-	-
३. श्री अतुल उवाळे (०३.०८.२०२२ रोजी मंडळात CMD म्हणून रुजू झाले आणि ०२.०९.२०२२ रोजी ते बंद झाले)	-	-
४. श्री मोहम्मद फिरोज (०८.०५.२०२३ पासून)	१०	-
५. सुशी लक्ष्मी कामथ (०८.०५.२०२३ पासून)	१४	-
एकूण	२४	-

(e) सरकारी संबंधित संस्थांसोबतचे व्यवहार
 शिफिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबतचे व्यवहार खालीलप्रमाणे आहेत:
 आयएनएअर लाखांमध्ये रक्कम

तपशील	३० सप्टेंबर २०२३ ला अर्धवर्ष संपले	३१ मार्च २०२३ ला वर्ष संपले
१) एससीआय कडून देय परिचालन उत्पन्न	४६३	१,२३५
२) एससीआय कडून देय व्याज उत्पन्न	३१५	५,०८०
३) एससीआय द्वारे केलेला महसूल खर्च आणि एससीआय LAL द्वारे देय	१,८४६	२,२६७
४) एससीआय द्वारे इमारातीसाठी केलेला भांडवल खर्च	१२२	१०६

(f) कंपनीच्या सीएमडीकडे ड शिफिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद आहे
 टीप 33: विभाग माहिती
 (a) व्यवसाय विभाग
 कंपनीचे व्यवस्थापन मंडळाद्वारे केले जाते जे मुख्य निर्णय घेणारे आहे. संसाधनते वाटप आणि कामगिरीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने मंडळाचे ऑपरेटिंग विभाग निश्चित केले आहेत.
 (1) एमटीआय - एमटीआय विभागात सागरी प्रशिक्षण संस्था समाविष्ट आहे.
 (II) इतर - इतर विभागामध्ये गुंतवणूक मालमत्ता आणि डिमंडरच्या अनुक्रमांदे मिळालेला अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो
 (b) भौगोलिक विभाग
 सध्या कंपनीचे कामकाज भारतात मर्यादित आहे.
 (c) व्याज आणि करपूर्व उत्पन्न (ईबीआयटी)
 समायोजित ईबीआयटी मध्ये बंद केलेले ऑपरेशन्स आणि उत्पन्न आणि खर्चाच्या महत्त्वपूर्ण बाबींचे परिणाम वगळले जातात ज्याचा परिणाम क्रमाईच्या गुणवत्तेवर होऊ शकतो असे की पुर्नचना खर्च, जेव्हा क्रमजोरी एका वेगळ्या, आकर्षी नसलेल्या घटनेचा परिणाम आहे. हे आर्थिक साधनांवरील नफा किंवा तोट्याचे परिणाम देखील वगळते.

समायोजित ईबीआयटी

	३० सप्टेंबर २०२३ प्रमाणे	३१ मार्च २०२३ प्रमाणे
एमटीआय	६६७	(४५७)
इतर	३४५५	२,२५६
एकूण समायोजित ईबीआयटी	२,७८८	१,७९९

समायोजित ईबीआयटी खालीलप्रमाणे आचक आधी नव्याशी जुळवून घेते:
 एमटीआय

	३० सप्टेंबर २०२३ प्रमाणे	३१ मार्च २०२३ प्रमाणे
एमटीआय	-	-
इतर	-	१
एकूण वित्त खर्च	-	१

ऑपरेशन्समध्ये आयकराच्या आधी नफा
 पसारा समायोजित ईबीआयटी मध्ये समाविष्ट आहे

	३० सप्टेंबर २०२३ प्रमाणे	३१ मार्च २०२३ प्रमाणे
एमटीआय	२८	६४
इतर	७	१२
समायोजित ईबीआयटी मध्ये एकूण पसारा समाविष्ट आहे	३४	७६

(d) विभागणीत महसूल

विभागणीत महसूल नफा किंवा तोट्याच्या विभागाप्रमाणेच मोडता जाते.

३० सप्टेंबर २०२३ प्रमाणे				३१ मार्च २०२३ प्रमाणे			
एकूण विभाग	आंतर- विभाग	बाह्य श्रावकांपासून	एकूण विभाग	आंतर- विभाग	बाह्य श्रावकांपासून		
विभाग	महसूल	महसूल	महसूल	महसूल	महसूल		
एमटीआय	६८०	-	६८०	१,२३५	-	१,२३५	
इतर	४,१५९	-	४,१५९	५,०९५	-	५,०९५	
एकूण विभाग महसूल	४,८३९	-	४,८३९	६,३३०	-	६,३३०	

(e) विभागणीत मालमत्ता

३० सप्टेंबर २०२३ प्रमाणे				३१ मार्च २०२३ प्रमाणे			
विभाग	विभाग मालमत्ता	चालू नसलेली मालमत्ता यात भर	विभाग मालमत्ता	चालू नसलेली मालमत्ता यात भर			
एमटीआय	२,३८,९१०	-	२,३८,८५५	-			
इतर	१,०७,७२१	-	१,०३,७९२	-			
एकूण विभागणीत मालमत्ता	३,४६,६३१	-	३,४२,६४७	-			

(f) विभागणीत दायित्वे

३० सप्टेंबर २०२३ प्रमाणे				३१ मार्च २०२३ प्रमाणे			
एमटीआय	१,५५१	-	१,५५१	(४,८७२)			
इतर	२,५६३	-	२,५६३	२९,८८५			
एकूण विभाग दायित्वे	२,७१४	-	२,७१४	२५,०१३			

टीप 34: श्रावकांसोबतच्या करारानुसार मिळणारा महसूल
 एकूण महसूल म्हणून जाहीर केलेल्या रकमेपेक्षा श्रावकांची केलेल्या करारानुसार मिळणारा महसूल खालीलप्रमाणे आहे:
 एका महसूल म्हणून जाहीर केलेल्या रकमेपेक्षा श्रावकांची केलेल्या करारानुसार मिळणारा महसूल - विभागनिहाय

३० सप्टेंबर २०२३ ला अर्धवर्ष संपले				३१ मार्च २०२३ ला वर्ष संपले			
एमटीआय	८५३	-	८५३	१,२५०	-	१,२५०	
इतर	३,९८६	-	३,९८६	५,०८०	-	५,०८०	
एकूण महसूल	४,८३९	-	४,८३९	६,३३०	-	६,३३०	

(g) श्रावकांसोबतच्या करारानुसार मिळणारा महसूल
 एका महसूल म्हणून जाहीर केलेल्या रकमेपेक्षा श्रावकांची केलेल्या करारानुसार मिळणारा महसूल खालीलप्रमाणे आहे:
 (A) श्रावकांसोबतच्या करारानुसार मिळणारा महसूल - विभागनिहाय

३० सप्टेंबर २०२३ ला अर्धवर्ष संपले				३१ मार्च २०२३ ला वर्ष संपले			
एमटीआय	८५३	-	८५३	१,२५०	-	१,२५०	
इतर	३,९८६	-	३,९८६	५,०८०	-	५,०८०	
एकूण महसूल	४,८३९	-	४,८३९	६,३३०	-	६,३३०	

(B) महसूल नोंदीच्या वेळेच्या आधारेच:

३० सप्टेंबर २०२३ ला अर्धवर्ष संपले						३१ मार्च २०२३ ला वर्ष संपले					
वेळेत	वेळेवर पोहोचत	एकूण	वेळेत	वेळेवर पोहोचत	एकूण	वेळेत	वेळेवर पोहोचत	एकूण	वेळेत	वेळेवर पोहोचत	एकूण
एमटीआय	-	८५३	-	१,२५०	१,२५०	-	१,२५०	१,२५०	-	१,२५०	१,२५०
इतर	-	३,९८६	३,९८६	-	५,०८०	-	५,०८०	५,०८०	-	५,०८०	५,०८०
एकूण महसूल	-	४,८३९	४,८३९	-	६,३३०	-	६,३३०	६,३३०	-	६,३३०	६,३३०

टीप 35: लीज
 भाडेकरू म्हणून कंपनीकडे जमीन, इमारत आहे. वापरचे अधिकार आणि भाडेपट्टीचे दायित्व अनुक्रमे टीप क्रमांक ९ आणि १७ मधील आर्थिक विवरणांमध्ये प्रकट केले आहे. अल्प-मुदतीच्या लीजची संबंधित देयके आणि कमी-मुल्याच्या मालमत्तेचे भाडे नफा किंवा तोटा खर्च म्हणून सळड रेषेवर ओळखले जातात.
 खालील तका ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या अर्ध्या वर्षातील नफा आणि तोट्याच्या विवरणामध्ये लीजेचे परिणाम दर्शविते:

अनु. क्र.	गुणोत्तर	अशा	सुगुप्त	घनिता	तफावात	
१) चालू गुणोत्तर (चालू मालमत्ता:चालू दायित्वे)	चालू मालमत्ता	चालू दायित्वे	पटीने	गुणोत्तर ३.९९	गुणोत्तर ४.२३	६.०२
२) इक्विटीवर परतावा (ROE) (करानंतर निव्वळ नफा - प्राधान्य लाभांश:सरा सरी भागधारकांची इक्विटी)	करानंतर निव्वळ नफा	नफा कमी प्राधान्य लाभांश	सरासरी	टक्केवारी ०.७५	१.१३	५०.६७
३) निव्वळ भांडवली उलाढालीचे ंप्रम (निव्वळ किंजी करानंतर भांडवळ)	निव्वळ विक्री	खेळते भांडवल	पटीने	०.०१	०.०२	१००.००

नफा आणि तोटा मध्ये ओळखल्या जाणाऱ्या रकमा	३० सप्टेंबर २०२३	३१ मार्च २०२३
वापराच्या हक्काच्या मालमतेवर पसारा खर्च	०.११	०.२६
व्याज खर्च (वित्त खर्चात समाविष्ट)	०.२९	०.७८
ऑपरेटिंग खर्चांमध्ये एकूण ओळखले जाते	०	१

ऑपरेटिंग लीज प्रतिबद्धता
 (१) भाडेकरू म्हणून - देयके
 नाळेबंदाच्या तारखेला, कंपनीकडे पुढील करारानुसार वचनबद्ध भविष्यातील किमान भाडेपट्टा देय जमीन, एकूण इमारत आणि पुढील प्रत्येक कालावधी आहे:

	३० सप्टेंबर २०२३	३१ मार्च २०२३
१ वर्षांपेक्षा जास्त नाही	०.८१	०.८१
१ वर्षांपेक्षा नंतर आणि 5 वर्षांपेक्षा नंतर नाही	३.२२	३.२२
५ वर्षांनंतर	२८.६२	२७.८१

* पट्टे देयामध्ये व्याज आणि मूळ रोख प्रवाह दोन्ही समाविष्ट आहेत, लीजमध्ये घिन अटी आणि नूतनीकरण अधिकार आहेत.
 टीप ३६ : ३१ मार्च २०२३ आणि ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कंपनीच्या नावावर नसलेल्या स्थावर मालमत्तेचे टायटल डीड
 ३१ मार्च २०२३ आणि ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कंपनीच्या नावावर नसलेल्या स्थावर मालमत्तेचे टायटल डीड

मालमत्तेच्या उत्पन्ने व वर्णन	सकल चढन मूल्य	च्या नावावर टायटल डीड्स	टायटल डीड धारक प्रवर्तक, संचालक किंवा प्रवर्तक/संचालकाचा नतेवाईक किंवा प्रवर्तक	डिमंडर घुट्टी द्वारे धारण केलेली मालमत्ता *	पासून धारण केलेली मालमत्ता *	कंपनीच्या नावावर न ठेवण्याचे कारण
शिफिंग हाऊस, मुंबई (जमीन)						हस्तांतरण
शिफिंग हाऊस, मुंबई				१९७२		
शिफिंग हाऊस, मुंबई				१९७२		
शिफिंग हाऊस, कोलकाता (जमीन)				१९६४		
शिफिंग हाऊस, कोलकाता				१९७२		
एमटीआय, पर्वई (जमीन)				१९७१		
एमटीआय, पर्वई (इमारत)				१९८७		
एमटीआय, पर्वई (डेटा सेंट्र)				२००९		
एमटीआय, पर्वई (सागर ज्ञान)				२०१५		
एमटीआय, पर्वई (फ्लॉटिंग) (१६ फ्लॉटिंग)				१९८७		
एससीआय मालाड क्वार्टर्स (२७ फ्लॉट)		नाही	नाही	१९८५		
वरुणा परिसर सीएचएसएसएल (१ फ्लॉट)		नाही	एससीआयएसएसएल	१९७५	०१.०४.२०२१	टायटल डीडचे टायटल डीडचे प्रक्रियेत आहे
राजवंस सीएचएसएसएल (१ फ्लॉट)			होण्याच्या प्रक्रियेत आहेत	१९६६		
पीडाईज अपार्टमेंट सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७२		
अनिता सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७२		
नव दर्वा महल सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७३		
लईडस पंड सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७२		
आश्रया सीएचएसएसएल (४ फ्लॉट)				१९६५		
शाशाई सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७२		
कॅसाब्लांका सीएचएसएसएल (३ फ्लॉटिंग)				१९७५		
स्तनाम सीएचएसएसएल (१६ फ्लॉट)				१९८५		
परिसीगोल्स सीएचएसएसएल (२ फ्लॉट)				१९६५		
मेस्ले-१ अपार्टमेंट (२ फ्लॉट)				१९९४		
टुविन टॉवर परिसर सीएचएसएसएल (५ फ्लॉटिंग)				१९७७		
आशा महल अपार्ट. सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७३		
तयवजी बाग सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७२		
ऑर्लिंस सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९७६		
चिचकूट सीएचएसएसएल (२ फ्लॉट)				१९६९		
विजय लक्ष्मी सीएचएसएसएल (६ फ्लॉटिंग)				१९६८		
न्यू गुलिनस्तान सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९८५		
बुड लईडस सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९८५		
लोटस कोर्ट अपार्टमेंट्स (१ फ्लॉट)				१९७३		
अर्जता आयडिजल सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९८५		
कुलाबा कविता सीएचएसएसएल (१ फ्लॉट)				१९८५		
हर्षवर्धन सीएचएसएसएल (२७ फ्लॉट)				१९८३		
सुंदरम III सीएचएसएसएल (१७ फ्लॉटिंग)				१९८६		
चाणक्य सीएचएसएसएल (६ फ्लॉटिंग)				१९८१		
फिरोज अपार्ट. सीएचएसएसएल (१० फ्लॉटिंग)				१९८५		
दत्त कुटीर (२ फ्लॉटिंग)				१९६८		
मेघदूत कोलकाता (१३ फ्लॉटिंग)				१९६८		
मोनालिसा कोलकाता (२ फ्लॉटिंग)				१९६९		

* कंपनीची स्थापना नोव्हेंबर, २०२१ मध्ये करण्यात आली. तथापि एमपीए ने मंजूर केलेल्या डिमंडर वोजनेनुसार, सर्व मालमत्ता आणि दायित्वे ०१.०४.२०२१ पासून हस्तांतरित केली गेली आहेत.

टीप ३७ : स्ट्रक ऑफ कंपनीशी संबंध (अन्यथा सांगितल्याशिवाय सर्व रक्कम आयएअर लाखांमध्ये)

स्ट्रक ऑफ कंपनीची नाव	व्यवहाराचे स्वरूप	वर्षभरातील व्यवहार	३१ मार्च २०२३ ला वर्ष संपले	स्ट्रक ऑफ कंपनीशी संबंध
एमएआयएल एससीआय शिफिंग कंपनी प्रा. लि.	भागामध्ये गुंतवणूक	-	१०	संयुक्त उपक्रम

टीप ३७ : स्ट्रक ऑफ कंपनीशी संबंध (अन्यथा सांगित

निवडणूक आयुक्त नियुक्तीचा वाद

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी

पीटीआय, नवी दिल्ली

मोदीकडून हवे असलेले आयुक्त नियुक्तीची व्यवस्था - शरद पवार

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर १५ मार्च रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली. भारताच्या सरन्यायाधीशांना मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमधून वगळण्यात आले आहे. सुदृढ लोकशाहीसाठी आयोगाला 'राजकारण आणि कार्यकारी हस्तक्षेप' यापासून दूर ठेवण्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीस होकार दिला आहे. न्यायमूर्ती सजिव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वकील प्रशांत भूषण, एनजीओ, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस या संस्थेतर्फे सादर केलेल्या

नाशिक : निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी पूर्वीच्या त्रिस्तरीय समितीच्या रचनेत भाजपने केलेला बदल हा सत्तेचा सरळसरळ गैरवापर आहे. या समितीतून देशाच्या सरन्यायाधीशांना वगळण्याचे कुठलेही कारण नव्हते. आता पंतप्रधान, सत्ताधारी पक्षातील मंत्री व विरोधी पक्षनेता अशी नवी रचना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी



यांनी आपल्याला हवे ते निवडणूक आयुक्त नियुक्तीची व्यवस्था केल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादींचे

प्रमुख शरद पवार यांनी सोडले. बुधवारी सायंकाळी पवार यांच्या उपस्थितीत निफाड येथे शेतकरी मेळावा झाला. तत्पूर्वी, पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी त्रिस्तरीय समितीच्या रचनेतील बदलांवर त्यांनी आक्षेप घेतला. या समितीत विरोधी पक्षनेते असले तरी त्यांच्या मताला काहीही अर्थ राहणार नाही असेही ते म्हणाले.

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्या याचिकेत, स्वयंसेवी संस्थेने रिट याचिकेची प्रलंबित असलेली निवडणूक आयुक्तांची रिक्त पदे भरण्यासाठी भारत सरकारला निर्देश देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडे मागितले. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी नुकतीच आपली कागदपत्रे सादर केल्यानंतर एनजीओने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. '२०२३ मध्ये माननीय न्यायालयाने अनुप बरनवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (सुप्रा) मधील निवड समितीच्या अनुपाने, रिट याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयुक्तांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याचे निर्देश धावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

निवेदनाची दखल घेतली, त्यांनी याचिकेची तात्काळ यादी करण्याची मागणी केली आणि सांगितले की ते शुक्रवारी सुचीबद्ध केले जाईल. न्यायमूर्ती खन्ना म्हणाले, "मला नुकताच सरन्यायाधीशांकडून एक संदेश मिळाला आहे की ते शुक्रवारी सुचीबद्ध केले जाईल." एनजीओने

निवड करणाऱ्या समितीमधून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. नवीन कायद्यानुसार, निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतील आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह दोन सदस्य असतील.

राजकीय पक्षांकडून २२,२१७ रोखेखरेदी

पाच वर्षांचा तपशील, 'एसबीआय'चे प्रतिज्ञापत्र



पीटीआय, नवी दिल्ली

राजकीय पक्षांनी १ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान २२ हजार २१७ निवडणूक रोखे खरेदी केल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) बुधवारी निवडणूक आयोगाला सादर केली. त्यापैकी २२०३० निवडणूक रोखे वटवण्यात आले. 'एसबीआय'ने सर्वोच्च न्यायालयात एक अनुपालन

माहिती काय... ?

■ १ एप्रिल ते ११ एप्रिल २०१९ या ११ दिवसांत खरेदी केलेल्या ३,३४६ निवडणूक रोखांपैकी १,६०९ रोखे वटवण्यात आले.

■ १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी केलेल्या १८,८७१ निवडणूक रोखांपैकी २०,४२१ रोखे वटवण्यात आले.

माहिती लवकरच सार्वजनिक!

नवी दिल्ली : निवडणूक रोखांशी संबंधित सर्व तपशील 'एसबीआय'कडून मिळाला असून तो निश्चित वेळेत नागरिकांसाठी संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी सांगितले. निवडणूक रोखांशी संबंधित सर्व माहिती 'एसबीआय'ने १२ मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला देणे अपेक्षित होते. त्यानुसार बँकेने सर्व तपशील वेळेत सुपूर्द केला आहे. तो उरलेल्या वेळेत जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.



कुमार खारा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, बँकेने निवडणूक रोखे जमा करण्याची तारीख, देणगी मिळालेल्या राजकीय पक्षांची नावे आणि रोखांचे मूल्य इत्यादी तपशील निवडणूक आयोगाला सादर केले आहेत.

१ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या एकूण २२,२१७ रोखांचा स्वतंत्र तपशील 'एसबीआय'ला देण्यात आला आहे.

भाजपकडून तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात

दुसऱ्या यादीत ७२ नावे, दिल्लीतील सातपैकी सहा उमेदवारांत बदल

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वादग्रस्त प्रताप सिंम्हाना उमेदवारी नाकारली

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या ७२ उमेदवारांच्या यादीमध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. २४ तासांपूर्वी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले मनोहरलाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना उमेदवारी देऊन पक्षांनी राज्यांच्या राजकारणातून अप्रत्यक्षपणे निवृत्त केले आहे.

खट्टर करणाल मतदारसंघातून निवडणूक लढतील, बोम्मई यांना हावेरीतून रिंगणात उतरवले आहे तर, त्रिवेंद्रसिंह रावत हरीद्वारमधून लढणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग

संसदेच्या सुरक्षाभंगच्या प्रकरणांनंतर वादात अडकलेले भाजपचे खासदार प्रताप सिंम्हा यांना पक्षाचे उमेदवारी नाकारली असून म्हैसूर मतदारसंघातून

तत्कालीन म्हैसूर राजघराण्यातील युदवीर कृष्णदत्त वाडियार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिंम्हा यांचे स्वाक्षरी असलेला संसदप्रवेशाचा परवाना घेऊन दोन

तुरुण लोकसभेच्या प्रेक्षक कक्षामध्ये घुसले होते. तिथून त्यांनी सभागृहात उडी टाकली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी घोषणा अटक केली होती.

हरियाणा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

चंडिगढ : हरियाणातील भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. नाट्यमय घडामोडीत भाजपने मनोहरलाल खट्टर यांच्या बदलून मुख्यमंत्रीपदाची सुत्रे नायब सिंह यांच्याकडे दिली. मंगळवारी सैनी यांनी शपथ घेतल्यानंतर बुधवारी एका विशेष अधिवेशनात सरकारवर विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला.

विश्वासदर्शक ठराव मतदानाला आला त्यावेळी जननायक जनता पक्षाचे सदस्य सभागृहाबाहेर पडले. मतदानवेळी उपस्थित राहू नये असा पक्षादेश आमदाराना बजावला होता. विधानसभेत या पक्षाचे दहा सदस्य आहेत. विधानसभा अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांनी आवाजी मदतीने ठराव मंजूर केला. यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री अजित विज सभागृहात उपस्थित होते. मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने विज नाराज असल्याची चर्चा होती. ठरावावेळी भारतीय राष्ट्रीय लोकदलाचा एकमेव सदस्यही नैरहजर राहिला. काँग्रेस सदस्यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. मात्र कायद्यात अशी तरतूद नसल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली.

'सीए'चा अनेक राज्यांत निषेध

पीटीआय, नवी दिल्ली

सुधारित नागरिकत्व कायद्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी केल्यानंतर देशभरातून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. अनेक राज्यांतून सीएला विरोध करण्यासाठी आंदोलने, धरणे, निदर्शने केली जात आहेत. तर विरोधी पक्षनेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांनी मात्र, सीए नागरिकत्व देण्यासाठी आहे काढून घेण्यासाठी नाही असा दावा केला आहे.

मतांसाठीचे गलिच्छ राजकारण : केजरीवाल
लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणे हे भाजपचे 'मतांसाठीचे गलिच्छ राजकारण' आहे. हा कायदा रद्द करावा अशी जनतेची इच्छा आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी म्हटले आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, या कायद्याद्वारे केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तान व बांगला देशातील गरीब अल्पसंख्याकांना भारतात येण्याचे दरवाजे खुले केले आहेत. सीए लागू झाल्यानंतर



शेजारील देशातील दीड कोटी अल्पसंख्याक भारतात आले तर थोकादायक परिस्थिती निर्माण होईल.
सीए एनआरसीशी संबंधित : ममता बॅनर्जी
जलपांगुडी : सुधारित नागरिकत्व कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) शी जोडलेला आहे, म्हणून त्यास विरोध करत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले. ममता म्हणाल्या, मला पश्चिम बंगालमध्ये आसामसारखी बंदीगृहे नको आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीए हा राजकीय डाव असल्याचा दावाही बॅनर्जी यांनी केला.
केळकरमध्ये धरणे आंदोलन
सुधारित नागरिकत्व कायदा लागू

शोभा करंदलाजे बेंगळूर उत्रमधून निवडणूक लढवतील, इथे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा खासदार होते. कर्नाटकमध्ये भाजपने १० नवे चेहेरे दिले आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी केरळ प्रदेश काँग्रेस समितीने राजभवनसमोर धरणे आंदोलन केले. भाजप सरकार सीए लागू करून लोकांमध्ये फूट पाडता असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते व्ही डी सतीसन यांनी केला.
आसाम विद्यार्थी संघटनेचा 'सत्याग्रह'
गुवाहाटी : 'ऑल आसाम स्टूडंट्स युनियन' (आसू) ने बुधवारी केंद्र सरकारकडून सुधारित नागरिकत्व कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने केली तसेच 'सत्याग्रहा'ची हाक दिली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी सीए विरोधात निदर्शने केली आहेत.

दिल्लीत ७ पैकी ६ नवे चेहेरे
भाजपने पूर्ण दिल्लीतून गौतम गंभीर यांच्या जागी हर्ष महतोत्रा आणि उत्तर-पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस यांच्याऐवजी योगेंद्र चंडोल्या यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी बन्सुरी स्वराज, प्रवीण खंडेलवाल, रामवीरसिंह बिधुडी व कमलजीत सेहरावत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली होती. फक्त मनोज तिवारी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाणगासीमधून आणि गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील गांधीनगरमधून लढणार असून या यादीत ३४ केंद्रीय मंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

राममंदिरातील आरतीचे 'दूरदर्शन'वर प्रसारण

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला दोन महिने होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरातील आरतीचे थेट प्रसारण 'दूरदर्शन'वर केले जाणार आहे.
समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या वृत्तात दूरदर्शनने सांगितले की, डीडी नॅशनल दररोज सकाळी ६.३० वाजता राम मंदिरात केली जाणाऱ्या आरतीचे थेट प्रसारण करेल. याबाबत मंगळवारी संघ्याकाळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, "प्रभू रामाच्या भक्तांची अपार श्रद्धा लक्षात घेऊन ही सुविधा देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आता, सर्वोच्च दररोज गुजरातमधून श्री रामाचे दिव्य दर्शन घेता येईल."
प्रसार भारतीचे सीईओ गौरव दिवेंद्र म्हणाले: "आता, रामनवमी जवळ आल्याने आणि राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, प्रेक्षक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हीच वेळ योग्य असल्याचे आम्हांला वाटल्याने आम्ही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला त्यासाठी विनंती केली आणि त्यांनी संमती दिली.

4	प्रवर्तक प्रवर्तकांंदारे प्रवर्तकांच्या विरोधात	नाही	नाही	नाही	नाही	नाही	नाही
5	समूह कंपन्या समूह कंपन्यांदारे समूह कंपन्यांच्या विरोधात	नाही	नाही	नाही	नाही	नाही	नाही

१. समन्स वॉंट केस क्र. ६६००४११/२०२२ CNR क्र. MHHM१९०२१२२६२०२२ सह - ६६ व्या महानगर वंडाधिकारी न्यायालय, अंधेरी - ०. शिपिंग विक्रम सीपीसीच्या १५६(२) अंतर्गत फौजदारी तक्रार Maritime Training Institute कडून दाखल केली गेली. SCI *SI vs चर्चव पीएससी स्टेशन (MTI) कंपाऊंडजवळ हॉटेलच्या बेकायदेशीर/अनधिकृत बांधकामाविषय, ज्यामुळे MTI बॉर्डर घेऊन भिंत कोसळली.
२. २०२२ ची रिट याचिका क्र. २३३८ - **मुंबई उच्च न्यायालय** - SCI ऑफिसर असोसिएशन (SCIOA) वि (i) युनियन ऑफ इंडिया त्याच्या सचिवादारे; (ii) DIPAM त्याच्या सचिवादारे; (iii) बंदर, जहाजचोर्णी आणि जलमार्ग मंत्रालय त्याच्या सचिवादारे; (iv) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने त्याच्या CMD मार्फत आणि (v) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लॉ अँड अॅमेट्स लिमिटेडने त्याच्या CMD -SCIOA मार्फत सामायिक केलेल्या शेअर खेरी कराराच्या (SPA) सामावीच्या प्रकटीकरणासाठी तसेच DIPAM वर संचालन बोलीदार, SCIOA च्या सभासदांच्या भविष्यातील सेवा परिष्करीतव त्याचा परिणाम किती प्रमाणात होते यासाठी उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपासाठी खटला दाखल केला गेला. SCI-LAL हा एक औपचारिक पक्ष आहे, कारण SCI-LAL विरुद्ध कोणासाठी विविध दिलासा मागितलेला नाही. २० जुलै २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे याचिका निकाली काढण्यात आली.
- R. **नियामक कारवाई, जर असेल तर - नेप्या** ५. आर्थिक वर्षामध्ये सेबीच्या स्टिक एम्बेडेजने प्रवर्तकांविरुद्ध केलेली शिल्लभाधारी कारवाई: शुन्य
- T. **प्रवर्तकांविरुद्ध थकबाकीदार फौजदारी कारवाईचे संक्षिप्त तपशील**: शुन्य
- S. **मागील तीन वर्षांच्या कालावधीत सुधींबद्द हस्तगत पटक्याचे अर्थव्यय उच्च, कमी आणि सरासरी किमतीचे तपशील**: BSE:

आर्थिक वर्ष	कमाल किंमत (₹)	कमाल किमतीची तारीख	कमाल किमतीच्या तारखेला साठा (समभागांची संख्या)	किमान किंमत (₹)	किमान किमतीची तारीख	किमान किमतीच्या तारखेला असणारा खंड	वर्षासाठी समभागांची सरासरी वाजार किंमत (₹)
२२-२३	१५९.३	२०-डिसेंबर-२२	१३,५६,०३६	८६	२२-जून-२२	२,२९,६९९	१२९.८९
२१-२२	१६०.२	०२-डिसेंबर-२१	६,२८,२२४	९३.९	२३-ऑगस्ट-२१	९,७६,८६३	१२०.६८
२०-२१	१३४.६	०४-मार्च-२१	१९,३७,९८१	३५.६	०३-एप्रिल-२०	७७,७२०	६६.३०

NSE:

आर्थिक वर्ष	कमाल किंमत (₹)	कमाल किमतीची तारीख	कमाल किमतीच्या तारखेला साठा (समभागांची संख्या)	किमान किंमत (₹)	किमान किमतीची तारीख	किमान किमतीच्या तारखेला असणारा खंड	वर्षासाठी समभागांची सरासरी वाजार किंमत (₹)
२२-२३	१५९.४	२०-डिसेंबर-२२	१,८०,२०,९१८	८५.६	२२-जून-२२	२,०३९,९८९	१२९.९६
२१-२२	१६०.२	०२-डिसेंबर-२१	८८,५६,५७९	९३.५	२३-ऑगस्ट-२१	९,९७,९९२	१२०.७२
२०-२१	१३४.६	०४-मार्च-२१	२,००,६८,३४७	३५.५	०३-एप्रिल-२०	५,२४,९७३	६६.३१

- U. **ताळेबंदीच्या तारखेनंतरचा कोणताही भौतिक विकास**:
१. आमच्या कंपनीला SEBI (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ अंतर्गत काही कॉर्पोरेट गव्हर्नन्स आवश्यकतांचे काटेकोर पालन करण्यापासून आणि SCILAL च्या शेअर्सच्या सूचीच्या मर्यादित हेतूसाठी, SEBI चे पत्र क्र. SEBI/HO/CFD/RAC-DIL2/P.OW/२०२४/८००/१९ दिनांक २९ फेब्रुवारी २०२४
२. MoPSW ने त्याचा OM No SS-१९०२५/१/२०२२-SU दिनांक १९,१२.२०२३ द्वारे माहिती दिली की, MoPSW मधील सहाय्य सहाय्य प्रधिकरणाच्या मान्यतेने, सिडटी तात्काळ प्रभावी आणि पुढील आदेशापूर्वी, Shipping Corporation of India Land and Assets Liaison Office (SCILAL) ला बोव्हल 'C' प्रदान करण्यात आले आहे.
३. आमच्या कंपनीला सीएसई आणि एलएसईतर्फे अनुक्रमे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र क्रमांक DCS/AMAL/SC/IF/3065/2023-24 आणि १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र क्रमांक NSE/LIST/97 प्राप्त झाले आहे आणि त्यातून आमच्या दल्ल: मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सेबीच्या १ मार्च २०२४ रोजी मिळालेल्या पत्र क्रमांक SEBI/HO/CFD/DCR-RAC-2/P.OW/2024/8140/1 नुसार सेक्युरिटीज कंन्ट्रोलर्स (रेग्युलेशन्स) नियम, १९५७ च्या नियम १९(२) च्या अमलबजावणीतून सूट देण्यात आली आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड अॅसेट्स लिमिटेडसाठी आणि वतीने

Sd/- केंद्रप्र. वी.के.त्यागी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुंबई, दिनांक: १३.०३.२०२४	Sd/- कु.लक्ष्मी कामथ मुख्य वित्त अधिकारी	Sd/- श्री.मोहम्मद फिरोज कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी
---	--	--

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई - ४०००३०, मार्फत खालील कामांकरिता पात्र असलेल्या कंत्राटदाराकडून 'नमुना सी म्हाणजे ठोक पध्दतीची वस्तु व सेवा कर वगळून (Lumpsum)' ई-निविदा मागविणेत येत आहे.

ई-निविदा सुचना क्र.४१, वर्ष २०२३ - २४

"पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचेकरिता पोलीस ठाणे देवरी येथे १५८ निवासस्थानांचे सर्व पायाभूत सुविधांसह बांधकाम करणे."

- ऑनलाईन कोट्या ई-निविदा प्रपत्राची रक्कम : रुपये ३,५४०/- (१८ टक्के वस्तु व सेवा करासहीत) (ना परतावा योग्य)
- ऑनलाईन बयाणा रक्कम : रुपये ५२,६९,८६७/-
- कामाची अंदाजित रक्कम वस्तु व सेवा कर वगळून : रुपये ५२६९.८६ लक्ष

कोट्या निविदा प्रपत्राची रक्कम व बयाणा रक्कम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे ऑनलाईन "पेमेंट गेटवे" द्वारेच स्वीकृत केली जाईल.
कोरे सविस्तर ई-निविदा सूचना व ई-निविदा नकाशे यांची नक्कल (Downloading) करणे / विक्रीकरण <https://mahatenders.gov.in/nicgep/app> या संकेतस्थळावर दिनांक १४/०३/२०२४ रोजी १७.०० वाजेलापासून उपलब्ध होतील.
संपर्कासाठी दूरध्वनी क्र. (help desk no.) १८००-३०७०-२२३२ व भ्रमणध्वनी क्र. ७८७८१०७९८५, ७८७८१०७९८६

मुख्य अभियंता
म.रा.पो.गृ. व क.म.मर्या., मुंबई.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास क्षेत्रकारणाचे घटक मंडळ
ई-निविदा सूचना क्र. EE/SPC/MB/e-tender/01/2024-25
कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प कक्ष), मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ) खोली क्र. ६३५, पांचवा मजला, गृहनिर्माण भवन, वाड्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. (दुरध्वनी क्र. ०२२-६६४०५५१६) हे ई निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) 'Appointment of Construction & Development Agency (C&DA) for Redevelopment of plot bearing C.S. No. 1/89 and 2/89 of salt pan division and C. S. No. 2/12 pt. of Sion division situated at GTB Nagar, Sion Koliwada' या कामाकरिता निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर <https://mahatenders.gov.in> उपलब्ध असतील. सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

क्र.	टप्पा	कालावधी
१	निविदा विक्री सुरू	१४.०३.२०२४ दुपारी २.०० वाजता
२	निविदापूर्व बैठक	०१.०४.२०२४ दुपारी ३.०० वाजता
३	निविदा विक्री बंद	२९.०४.२०२४ सायं. ५.०० वाजता
४	तांत्रिक बोली उघडण्याचा दिनांक	०१.०५.२०२४ सकाळी ११.०० वाजता
५	आर्थिक बोली उघडण्याचा दिनांक	तांत्रिकदृष्ट्या पात्र निविदाकारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. तसेच अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.
टीप : १. विसृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
२. निविदा सूचनेबाबत शुद्धिपत्रक/ बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जाईल.

सही/-
अंकित पोसे
कार्यकारी अभियंता
(विशेष प्रकल्प कक्ष)
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
महाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था
CPRO/A/354

महाराष्ट्र अग्नीविज्ञान नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे

३८६/२, १० वा मजला, शास्त्रा चेंबर्स, शंकरशेठ रोड, पुणे - ४११०३७
ई-मेल - projectadb@msamb.com फोन नं. - ०२०-३५७३७२९

अर्ज मागविण्यासाठी जाहिरात

महाराष्ट्र अग्नी बिज्ञान नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या डार्बॅब, केळी, संत्रा, मोसंबी, सितामळ, पेरू, चिक्कू, स्ट्रॅबेरी, भेंडी, मिरची (हिरवी/लाल), आंबा, काजू, लिंबू, पडवळ, व फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकांमध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रातील पात्र शेजारी उत्पादक संस्थांकडून "नविन व नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानास अर्थसहाय्य" या उपप्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यासाठी सदर जाहिरातीद्वारे उपलब्ध तंत्रज्ञान, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, पात्रता निकष, पात्र व अपात्र घटक, अर्थसहाय्याचे स्वरूप, लाभार्थीनिहाय विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष, कायदापत्राची तपासणीसुची, विविध प्रपत्रे इ. बाबतची माहिती महाराष्ट्र अग्नीबिज्ञान नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे च्या www.magnetadb.com या संकेतस्थळावर व महाराष्ट्र अग्नी कृषि पणन मंडळ, पुणे च्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर जाहिराती संदर्भात शुध्दीपत्रके असल्यास ती केवळ www.msamb.com व www.magnetadb.com या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जातील.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ मे २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत राहिल.

प्रकल्प संचालक, मॅग्नेट, पुणे